

महाराष्ट्री प्राकृत

मरहद्दी सरिआ

इयत्ता बारावी



शासन निर्णय क्रमांक : अभ्यास-२११६/(प्र.क्र.४३/१६) एसडी-४ दिनांक २५.४.२०१६ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या दि. ३०.०१.२०२० रोजीच्या बैठकीमध्ये हे पाठ्यपुस्तक सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून निर्धारित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्री प्राकृत

मरहट्टी सरिआ

इयत्ता बारावी



२०२०

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे – ४११००४



H9L3FB

आपल्या स्मार्टफोनवरील DIKSHA APP द्वारे पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पृष्ठावरील Q.R. Code द्वारे डिजिटल पाठ्यपुस्तक व पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठासंबंधित अध्ययन अध्यापनासाठी उपयुक्त दृक्-श्राव्य साहित्य उपलब्ध होईल.

प्रथमावृत्ती : २०२०

© महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे

या पुस्तकाचे सर्व हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे राहतील. या पुस्तकातील कोणताही भाग संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांच्या लेखी परवानगीशिवाय उद्धृत करता येणार नाही.

महाराष्ट्री प्राकृत भाषा तज्ज्ञ समिती

- डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष)
डॉ. कमलकुमार जैन (सदस्य)
डॉ. राजश्री मोहाडीकर (सदस्य)
डॉ. विमल बाफना (सदस्य)
डॉ. आर. टी. पाटील (सदस्य)
डॉ. मैत्रेयी देशपांडे (सदस्य)
डॉ. श्रीनंद बापट (सदस्य)
डॉ. महावीर शास्त्री (सदस्य)
श्री. बाळकृष्ण जोशी (सदस्य)
श्रीमती मेघा कढे (सदस्य)
श्रीमती प्राजक्ता धर्मराव (सदस्य)
श्रीमती सविता अनिल वायळ (सदस्य सचिव)

निर्मिती

- श्री. सच्चिदानंद आफळे
मुख्य निर्मिती अधिकारी
श्री. राजेंद्र चिंदरकर
निर्मिती अधिकारी
श्री. राजेंद्र पांडलोसकर
सहायक निर्मिती अधिकारी

संयोजन

श्रीमती सविता अनिल वायळ^१
विशेषाधिकारी, मराठी.
पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे

प्रकाशक

विवेक उत्तम गोसावी
नियंत्रक
पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ,
प्रभादेवी, मुंबई - २५.

चित्रकार	:	श्री. तेजस गोगावले
मुख्यपृष्ठ	:	श्री. तेजस गोगावले
अक्षरजुलणी	:	भाषा विभाग, पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे
कागद	:	७० जी. एस. एम. क्रीमबोब्ह
मुद्रणादेश	:	N/PB/2020-21/0.005
मुद्रक	:	M/s. Renuka Binders, Pune

भारहस्स संविहाणं

उद्देसिआ

अम्हे, भारहस्स जणा, भारहं संपुण्ण-पहुत्त-संपण्णं,
समाअवाइं, धम्मणिरवेक्खं, लोअतंतिअं गणरज्जं विहाउं,
तस्स समत्ता णाअरिओ अ
सामाइयं, अत्थिअं, राजणेइअं च णायं,
विआरस्स, अहिवत्तीए, अत्थाए, धम्मस्स, उवासणाए अ सातंतं,
पइझ्हाए, अवसरस्स अ समाणअं पाऊणिउं;
तेसु सब्बेसु अ
वत्तिगारवस्स रहुस्स अ एकआए,
अखंडआए अ सुणिच्छाइअं बंधुअं पवङ्गुउं;
कयददसंकप्पा एआए अम्हाणं संविहाणसहाए
अज्ज, ईसवीए १९४९ तमे वस्से नवंबरमासस्स २६ तमे दिणे
(२००६ - तमे विक्कमसंवच्छरे मग्गसीसमासस्स सुक्कपक्खे सत्तमी-तिहीए)
एण इणं संविहाणं अंगीकअं, अहिणियमिअं, अप्प-अप्पियं च करेमो।

रट्टगीअं

जनगणमन—अधिनायक जय हे
भारत—भाग्यविधाता।
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छ्वल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत—भाग्यविधाता।
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे॥

पड़णा

भारहो मम देसो अथि ।
सव्वे भारहवासिणो मज्ज बंधुणो संति ।
मज्ज देसम्मि मम पेम्ममत्थि ।
मज्ज देसंसि विजमाणाणं
समिद्धाणं विविहआए विहूसिआणं च
परंपराणं मे अहिमाणो अथि ।
ताणं परंपराणं रक्खओ होउं समत्थो होज ति
अहं णिच्चं पअत्तं करिस्सामि ।
अहं मज्ज पालआणं गुरुअणाणं जेद्धाणं च।
सम्माणं काहिमि, पच्चेकेण सद्धिं
सुअणत्तणेण य आयरिस्सामि।
मम देस—बंधवाणं च णिद्धारक्खणस्स अहं पड़णं करेमि।
तेसिं कल्लाणे समिद्धीए अ
मज्ज सोक्खं समाविटुं भवइ ।

प्रस्तावना

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

इयत्ता बारावीच्या वर्गात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्री प्राकृत भाषेतील ‘मरहडी सरिआ’ हे इयत्ता बारावीचे पाठ्यपुस्तक तुमच्या हाती देतांना खूप आनंद होत आहे. हे पाठ्यपुस्तक तुम्हांला निश्चितच आवडेल असा विश्वास वाटतो.

इयत्ता अकरावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये मराठी व महाराष्ट्री प्राकृत यांचा जबळचा संबंध कसा आहे हे आपण पाहिले आहे. ‘महाराष्ट्री प्राकृत’ हे आधुनिक मराठीचे प्राचीन रूप आहे. त्यामुळेच मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ असे म्हणता येते. ‘मरहडी सरिआ’ या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्री प्राकृतची ओळख जास्त दृढ होईल, हे निश्चित. ऐच्छिक भाषा या विषयासाठी हे पुस्तक इयत्ता बारावीसाठी तयार केले आहे. हाच धागा पकडून आपण महाराष्ट्री प्राकृतचा पुढील अभ्यास करणार आहोत.

आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे भाषा हे अर्यंत प्रभावी साधन आहे, हे जरी खरे असले तरी त्या त्या भाषेतील विशिष्ट वाक्यरचना, म्हणी, शब्द इत्यादींच्या समर्पक उपयोगामुळे भाषा अजूनच समृद्ध व प्रभावी होते, हे ही तेवढेच खरे. यासाठी प्राकृत भाषेतील विविधअंगी साहित्य अभ्यासण्याने आपल्याला प्राकृत व मराठी दोन्ही भाषांचा समृद्ध व प्रभावी वापर करता येईल.

या पाठ्यपुस्तकामध्ये जे पाठ, कविता निवडल्या आहेत, त्यामध्ये प्राचीन काळातील बुद्धिचातुर्य, व्यवसायकौशल्य, व्यवहारचातुर्य यांच्याशी निगडित कथा निवडल्या आहेत. या कथांच्या अभ्यासाने विद्यार्थ्यांमध्ये निश्चितपणे व्यवहार, आर्थिक निर्भरता आणि व्यवसाय यातील खाचाखोचा समजून बुद्धिचातुर्य व व्यवहारचातुर्य वाढीला लागेल, हे नक्की.

प्रत्येक पाठासंबंधी अधिक माहिती देण्यासाठी ॲपच्या माध्यमातून क्यू.आर. कोडद्वारे उपयुक्त दृक्श्राव्य साहित्य आपणास उपलब्ध होईल. त्याचा तुम्हांला अभ्यासासाठी निश्चितच उपयोग होईल.

भाषिक विकासाबरोबरच विचारक्षमता, अभिव्यक्ति-कौशल्ये आणि सृजनशीलता यांच्या विकासासाठी उपयुक्त असलेले हे पाठ्यपुस्तक तुम्हांला नक्की आवडेल, असा विश्वास आहे.

विवेक गोसावी

(संचालक)

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व
अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे

पुणे

दिनांक : २१ फेब्रुवारी, २०२०

भारतीय सौर दिनांक : २ फाल्गुन, १९४९

भाषाविषयक क्षमता : महाराष्ट्री प्राकृत

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्री प्राकृत भाषाविषयक खालील क्षमता विकसित व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे.

क्षेत्र	क्षमता
श्रवण	<ul style="list-style-type: none"> ● प्राकृत साहित्यातील संदर्भ, भाव व अर्थ समजून घेता येणे. ● प्राकृतातील विविध साहित्यप्रकारांचे ध्वनिमुद्रित साहित्य ऐकून त्यातील स्वरागात, आरोह-अवरोह इत्यादी वैशिष्ट्यांची जाण होणे. ● प्राकृत भाषेतील औपचारिक व अनौपचारिक संभाषण व संवाद ऐकून त्यात सहभागी होता येणे. ● परिसरात बोलल्या जाणाऱ्या विविध बोलीभाषांचे ज्ञान आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची तुलना करता येणे.
भाषण-संभाषण	<ul style="list-style-type: none"> ● उच्चार-विशेषानुसार महाराष्ट्री-प्राकृतातील योग्य असे गाथांचे पठन आणि संभाषण करता येणे. ● कथासाहित्याच्या वैशिष्ट्यानुसार कथा-कथन व प्रबोधन करता येणे. ● विषयाला अनुसरून महाराष्ट्री प्राकृत माध्यमातून अनुभव कथन करता येणे. प्राकृतचा अभ्यास करून विविध शब्द, म्हणी अथवा वाकप्रचार यांच्या भेंड्या सारखे खेळ खेळता येणे. ● विविध शब्दांची योजना करून प्राकृत भाषेत चर्चा करता येणे.
वाचन	<ul style="list-style-type: none"> ● विरामचिह्नांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करता येणे. ● प्राकृत साहित्यातील विविध साहित्यप्रकारांचा आस्वाद घेणे. ● भाषेच्या अध्ययनाने प्राचीन महाराष्ट्रीय व भारतीय-संस्कृती समजून घेणे. ● संकेतस्थळांवर उपलब्ध असलेल्या ‘ई’ साहित्याचे वाचन करून त्या माहितीचा उपयोग स्वयंअध्ययनासाठी करता येणे.
लेखन	<ul style="list-style-type: none"> ● लेखनाची पद्धती जाणून शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन करता येणे. ● भाषा नियमांना अनुसरून निबंध/संवाद/वर्णन/लघुपरिच्छेद लिहिता येणे. ● माध्यम भाषेतील भाषा नियमाला अनुसरून अनुवाद करता येणे.
अध्ययन कौशल्य	<ul style="list-style-type: none"> ● प्राकृतात होणारे स्वर, मुळाक्षर आणि जोडाक्षरांचे बदलसंबंधी नियम समजून घेणे. ● कोणत्याही संदर्भासाठी शब्दाची व्युत्पत्ती करणे व शब्दकोश पाहता येणे. प्राकृत भाषेत शब्दकोडे निर्माण करण्याचा प्रयत्न करणे. ● प्राकृत भाषेत कथापूर्ती आणि अनुवाद करता येणे. ● अध्ययनाकरिता संगणकीय साहित्याचा उपयोग करता येणे.
भाषाभ्यास	<ul style="list-style-type: none"> ● अकरावीत अभ्यासलेल्या व्याकरण घटकांची उजळणी करणे. शब्दसंपत्ती, तत्सम, तद्भव, देशी, समानार्थी, विरुद्धार्थी, विभक्तीप्रत्यय, काल-प्रत्यय. ● कर्तरि-कर्मणी प्रयोग, विशेष्य-विशेषण, समास एवं वृत्तज्ञान करून घेऊन त्यांचा उपयोग करता येणे. ● प्राकृत आणि देशी व मातृभाषेतील शब्दांचा तुलनात्मक अभ्यास करणे. ● महाराष्ट्री-प्राकृत भाषेत संवाद करणे. ● एअतीस ते सय/सअअ (३१-१००) अंक (क्रम) जाणून घेणे.

शिक्षकांसाठी

इयत्ता बारावीचे महाराष्ट्री प्राकृतचे ‘मरहट्टी सरिआ’ हे पाठ्यपुस्तक अध्ययन-अध्यापनासाठी आपल्या हातात देतांना अतिशय आंनद होत आहे. विद्यार्थ्यांची भाषिक तसेच व्यावहारिक कौशल्ये विकसित होण्यासाठी या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना रुचतील, आवडतील, उपयुक्त ठरतील अशा पाठांचा, कवितांचा, कृतींचा समावेश केला आहे. पाठांना अनुरूप चित्रांचाही अंतर्भाव केला आहे. या बाबींचा तसेच पाठांचा गाभा समजून घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून भाषिक तसेच व्यावहारिक कृती करून घ्याव्यात.

क्षमता विधानातील भाषाभ्यास या घटकाकडे शिक्षकांनी विशेष लक्ष पुरवावे. या घटकाखाली येणाऱ्या व्याकरणाचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेण्यासाठी शिक्षकांनी वेगवेगळ्या युक्त्यांचा उपयोग करावा. जसे तक्ते, कोष्टके, चित्रे पूर्ण करणे, भरणे इ. पाठ्यपुस्तकातील गद्य व पद्य पाठातील कठीण शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी शब्दकोशाचा वापर करायला उद्युक्त करावे, जेणेकरून एका शब्दाचे अनेक अर्थ व छटासुद्धा विद्यार्थ्यांच्या लक्षात येतील.

भाषेची आवड व गोडी निर्माण होण्यासाठी रोजच्या व्यवहारातील, वापरातील, उपयोगातील मराठीतील शब्दांशी साम्य असणारे प्राकृत शब्द शोधून काढणे, ते शब्द प्राकृतमधून मराठीत येतांना काय बदल होतात ते सांगितल्याने विद्यार्थ्यांना वेगळीच गंमत वाटेल. उदा. नक्क पासून नाक, तक्क पासून ताक, चक्क पासून चाक.

या पुस्तकातील बहुतेक पाठ मूळ जैन प्राकृत ग्रंथातून घेतले असल्याने तिथे असलेल्या ‘य’ श्रुती (क, ग, च, ज, त, द, प) च्या ऐवजी बहुतांश ठिकाणी अ ठेवला आहे तसेच न चा ण केला आहे

प्राकृत साहित्यातील ग्रंथसंपदा [jain e-library स्वरूपात उपलब्ध आहे.](https://jainelibrary.org/book-detail/?srno=001669)(उदा. <https://jainelibrary.org/book-detail/?srno=001669>) त्यांच्याही उपयोग अभ्यासकरिता हिताचा ठरेल. ज्या ग्रंथातून पाठ निवडले आहेत, ते मूळ ग्रंथ शिक्षकांनी स्वतः पहावेत तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा दाखवावेत.

- अनुक्रमणिका -

अनु.क्र.		पान.क्र.
	सुगम प्राकृत	१
गज्ज-विहाओ		
१)	मरहट्टी भासाए गोरबं	९
२)	बवहारकुसलो हालिओ	१२
३)	अभयदाणं	१६
४)	णाअसीलो मेहरो	२०
५)	चंडचूडस्स पियमो	२४
६)	कम्म-परिणामो	२७
७)	सिप्पिपुत्तो	३०
पज्ज-विहाओ		
१)	सुहासिआइं	३३
२)	लोहस्स परिणामो	३७
३)	पइट्टाण-णअरं	४१
४)	मूलदेव-धुत्तस्स अक्खाणअं	४५
५)	वज्ज-परिक्खा	४८
६)	फुल्ल-विण्णाण-कुसला तरंगलोला	५१
७)	साहसवज्जा	५५
व्याकरण विवेचन		
	१) विध्यर्थकाचे प्रत्यय आणि क्रियापदाची रूपे २) क्रियापदांची कर्मणी रूपे व प्रयोग ३) प्रयोजक विचार ४) तर-तम-भाव दर्शक विशेषणे	५) उपसर्ग ६) समास-विवेचन ७) अव्यय ८) संख्याविशेषणे
परिशिष्ट १- अवांतर वाचन		५८
परिशिष्ट २- लेखन कौशल्य - २.१) संवाद लेखन २.२) पत्र लेखन २.३) निमंत्रण लेखन २.४) बातमी		७७
परिशिष्ट ३- निबंध लेखन		८२
परिशिष्ट ४- प्राकृत साहित्य प्रकार		८७
परिशिष्ट ५- काही नित्योपयोगी व आवश्यक प्राकृत क्रियापदे		९४

सुगम प्राकृत

क्रियापदे



कहड़ि



चलाइ



पिवाइ



धराइ



उवएसइ



अच्चाइ



मारेइ



ठाइ



उवविसइ




सुवाइ/सोवाइ



हसाइ




वियराइ



आमंतेइ




तराइ



देइ



सम्माणेइ



कीलाइ



कुप्पाइ



पड़ाइ



गायाइ



कंडूयइ



जगाइ



बीहइ



दंसेइ



पासइ



णमइ



धावइ



भमइ



पविसइ



खिवेइ


तीन काळांची वाक्ये



माआ ओअणं पचइ ।



माआ ओअणं पचित्था ।



माआ ओअणं पअइस्सइ ।



सीआ मालं गुँफेइ ।



सीआ मालं गुँफित्था ।



सीआ मालं गुँफिस्सइ ।



तुमे अंबं भक्खेसि ।



तुमे अंबं भक्खित्था ।




तुमे अंबं भक्खिस्ससि ।



वाणरो रुक्खे चडइ ।



वाणरो रुक्खे चडित्था ।



वाणरो रुक्खे चडिस्सइ ।



छत्ता पुत्थआणि पढंति ।




छत्ता पुत्थआणि पढिंसु ।



छत्ता पुत्थआणि पढिस्संति ।




अहं विज्ञालअं गच्छामि ।




अहं विज्ञालअं गच्छत्था ।




अहं विज्ञालअं गमिस्सामि ।



साहू धर्मं कहेइ ।



साहू धर्मं कहित्था ।



साहू धर्मं कहिस्सइ ।

ऋतू (उऊ)




वसंतो



गिर्हो



वरिसा



सरओ





हेमंतो



सिसिरो

दिशा



चित्रमालिका

1)

सब्वे छत्ता सालं आगच्छंति → सालाए पत्थणा होइ → कक्खाए सब्वे छत्ता उविसंति

अज्ञावओ पाढं पाढेइ → अज्ञयणाणंतरं भोयणावकासो होइ

2)

अहं णिद्धाए जग्गामि → अहं भोयणं करेमि → अहं सालं गच्छामि


अहं अज्ञयणं करेमि → अहं मित्तेहिं सह कीलामि



किसीवलो पभाए घरकज्जं करेइ



खेते गच्छइ



हलं कड्हइ



भोयणं करेइ



गिंहं आगच्छिऊण सुवइ



रामेण धणुहभंगं कयं



राम-सीयाए विवाहो




रामस्स सीया-लक्खणेहि सह वणवासो



रावणेण सीयाहरणं कयं




रावणवहं




कण्हजम्मो



महराणयरिं गमणं



कंसवहो



सिसुवालवहो





महाभारहजुद्धं

सज्जाओ




१) चित्रे पाहून त्यासाठी वापरले जाणारे क्रियापद सांगा.




२) चित्रे पाहून वाक्याचा काळ सांगा.




३) रेखाजाल पूर्ण करा.




४) दिशा पाहून रिकाम्या जागा भरा.



५) गोलातील सूचनेप्रमाणे रिकाम्या जागा भरून
रेखाजाल पूर्ण करा.



६) चित्रांचा अर्थसंगत क्रम लावा.



१) मरहट्टी भासाए गोरवं

मराठी आणि महाराष्ट्री प्राकृत भाषेचा खूप जवळचा संबंध आहे. आज आपण जी मराठी भाषा बोलतो तिचे महाराष्ट्री प्राकृत हे मूळ रूप आहे. या प्राचीनतेमुळेच आपण मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणू शकतो. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, आपले विचार, मते, कल्पना, भावभावना व्यक्तीसमोर योग्य आणि प्रभावीपणे मांडण्यासाठी त्या भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. या पाठामध्ये याच महाराष्ट्री प्राकृत भाषेची माहिती सांगितली आहे.

महाराष्ट्री प्राकृत भाषा शिकण्यास सोपी असून सर्वाना उपयोगाची आहे असे शिक्षिका विद्यार्थ्यांना सांगत आहेत. प्राचीन काळी महाराष्ट्री प्राकृत भाषा सामान्य लोकांची बोलीभाषा होती. या भाषेमध्ये व्याकरण, कथा, गद्य-पद्यमय चंपू व इतर साहित्यसुद्धा रचले गेले आहे.



राहिआ-

आअरिआ ! अम्हे मरहट्टी पाइअभासा सिकिखिउं इच्छामो। किं मरहट्टी पाइअभासा कढिणा अतिथि ?

अज्ञाविआ-

वच्छे राहिआ! णत्थि णत्थि। मरहट्टी पाइअभासा अच्चंता सुलहा सरला आ।

रोहिओ-

आअरिआ! अज्ज मरहट्टी पाइअभासा ववहारस्स भासा णत्थि, तओ इमाए भासाए अज्ञाअणस्स किं उवओअं?

अज्ञाविआ-

आहुणिआ मरहट्टी भासा णाउं सुलहा। आहुणिअ-संतस्स णाणेसरस्स णाणेसरी वि मरहट्टी पाइअभासाए रड्डा एव। जआ तुमं

पाईण-मरहट्टी-भासा णाउं समत्था तआ तुमं लीलाचरिअं, णाणेसरी, रुप्पिण-चरिअं च णाउं वि समत्थो होसि।

अणुराहा-

आयरिआ! मरहट्टी पाइअभासा कस्सिं काले वट्टिथा ? किं सा जणभासा होत्था ?

अज्ञाविआ-

आम। पाईणे काले मरहट्टदेसस्स बहुजणाणं जणभासा मरहट्टी पाइअं एव। 'महा रड्डो' त्ति मरहट्टदेसस्स अत्थो। अओ मरहट्टी पाइअभासा महा-रट्टस्स भासा आसी। पाईणकाले महा-रड्डे राअउआणा-मज्जा-पएसाणं समावेसो वि होत्था। अओ मरहट्टी

	भासा पाईणे काले मरहट्ट-राअउआणा- मज्जपएसाण जणभासा हूआ।	उण्णअं होइ। गंथेसु जे अणुभवा णिबद्धा संति ते अम्हाणं जीवणं समिद्धं करेति।
पडिमा-	आयरिआ ! मरहट्टी पाइअभासाए विसिद्धं किं ?	इमेसु गंथेसु केवलं जडण-तच्छणाणं अकिखअं किं ?
अज्ञाविआ-	ण सा केवला जणभासा, अवि उ गंथस्स भासा वि अत्थि। जडण-सेअंबरेहिं आअरिएहिं जडण-गंथ-लेहणं मरहट्टी भासाए एव कअं। अओ सा गंथभासा वि जडण-मरहट्टी पाइअं णामेण पसिद्धा। तहा य आअरिएहिं हेमचंदेहिं पाइअवागरण- रअणासमए पहाणओ मरहट्टी पाइअभासाए वागरणं एव णिबद्धं अत्थि।	ण छत्ता। इमेसुं गंथेसुं पेमकहा, सुहासिआणि, जुज्जवण्णणं, रामकहा, कणहकहा अवि वण्णिआ। केवलं तच्छणाणं णत्थि। सब्बाणि गंथाणि णाणवद्धनं मणोरंजणं च करेति। गाहासत्तसई तु तक्कालीण-समाअ-सकिईणं विसालो कोसो एव। बज्जालगगांथे विविहविसएसु जीवणोवओगी सुहासिआणि रइआणि कर्ईहिं। तेसिं जणाणं विआरा णाउं एए गंथा अईव महत्तपुण्णा। अओ मरहट्टी पाइअभासाए अज्ञाअणं अम्हाणं कए तु बहु आवस्सअं एव।
रोहिआ-	आअरिए ! मरहट्टी पाइअभासाए पमुहा पसिद्धा अ गंथा के संति ?	सब्बे छत्ता-
अज्ञाविआ-	इमाए भासाए अणेआ पसिद्धा गंथा गंथआरा अ संति। तेसु कइवआणि णामाणि साहेमि, जहा अ- हालसालिवाहणस्स गाहासत्तसई, पवरसेणस्स सेतुबंधो, वप्पझाअस्स गउडवहो, कोऊहलस्स लीलावई, रामपाणिवाअस्स कंसवहो तहा अ विमलसूरीणं पउमचरिअमाइं। एए गंथाणं पढणेण अम्हाणं भासा तहा जीवणं	अज्ञाविए! धण्णवाओ। अहुणा अम्हे सब्बे तुम्हाणं समीवे उवविसिऊण मरहट्टीं पाइअभासं पढिस्सामो। तुम्हे पादिस्सह किं ?
		अज्ञाविआ- आम। सब्बे छत्ता कल्ले आगच्छंतु मम समीवे। वयं पाढारंभं करिस्सामो।

सद्व्याप्ति

सिकिखउं - शिकण्याची

मरहट्टी पाइअभासा - महाराष्ट्री प्राकृत भाषा

कढिणा अत्थि? - कठीण आहे का?

अच्यंता सुलहा सरला अ - अतिशय सोपी आणि सरळ
आहे

ववहारस्स भासा - व्यवहाराची भाषा

किं उवओअं? - काय उपयोग ?

णाउं - जाणून घेण्यासाठी, समजण्यासाठी

णाणेसरस्स णाणेसरी - ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी

जणभासा - लोकांची भाषा, बोली भाषा

राअउआणा-मज्जपएसाणं - राजपुताना व मध्यप्रदेशांचा

पाईणे काले - प्राचीन काळी

जडण-सेअंबरेहिं आअरिएहिं - जैन श्वेतांबर आचार्यांनी

पाइअवागरण-रअणासमए - प्राकृत व्याकरण लिहित

असताना

णिबद्धं - रचलेले

हालसालिवाहणस्स गाहासत्तसई - राजा हाल सातवाहनाची
गाथासप्तशती

पवरसेणस्स सेतुबंधो - प्रवरसेनाचे सेतुबंध

वप्पझाअस्स गउडवहो - वाक्पतिराजाचे गौडवध

कोऊहलस्स लीलावई - कुतूहल/कौतूहल याची
लीलावती (कथा)

रामपाणिवाअस्स कंसवहो - रामपाणिवाद यांचा कंसवध

उण्णअं - उन्नत/ विकसित

समिद्धं - समृद्ध

जुज्जवण्णणं - युद्धाचे वर्णन

तच्चणां – तत्त्वज्ञान (आत्मा व संसार याविषयीचे ज्ञान)
तक्कालीण-समाअ-सक्रिंगं – त्याकाळातील समाज
आणि संस्कृती यांचा

महत्तपूणा – महत्त्वाचे, महत्त्वपूर्ण
आम (अव्यय)– हो, ठीक आहे
पाढारंभं – शिकण्यास सुरुवात (करू)

सज्जाओ

१) माध्यम भाषेत भाषांतर करा.

- १) राहिओ– आअरिआ ! अज्जाअणस्स किं उवओअं ?
- २) रोहिओ– इमे गंथा बहु आवस्सअं एव।
- ३) पडिमा– आअरिआ ! पसिद्धा अ गंथा के संति ?

२) एका वाक्यात उत्तरे लिहा.

- १) महाराष्ट्री प्राकृत भाषा कोणत्या प्रदेशाची जनभाषा होती ?
- २) ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या भाषेत लिहिली आहे ?
- ३) हेमचंद्र यांनी कोणत्या भाषेचे व्याकरण लिहिले आहे ?

३) थोडक्यात उत्तरे लिहा.

- १) महाराष्ट्री प्राकृत ग्रंथांची नावे लिहा.
- २) महाराष्ट्री प्राकृत ग्रंथांमधील विषय सांगा.
- ३) ‘महाराष्ट्री प्राकृत भाषा जनभाषा होती’, स्पष्ट करा.

४) सविस्तर उत्तरे लिहा.

- १) महाराष्ट्री प्राकृत भाषेची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.
- २) महाराष्ट्री प्राकृत भाषा शिकण्याचे महत्त्व तुमच्या शब्दांत मांडा.

५) संदर्भासह स्पष्टीकरण करा.

- १) जआ तुमं पाईण–मरहट्टी भासा णाउं समत्था, तआ तुमं लीलाचरिअं, णाणेसरी, रुप्पिणी–चरिअं च णाउं वि समत्थो होसि ।
- २) अओ मरहट्टी पाइअभासा महा-रद्दुस्स भासा आसी।
- ३) केवलं तच्चणां णाथि ।

६) योग्य शब्द निवडून तत्त्वा पूर्ण करा.

सिकिखउं, णाउं, उवविसिऊण, भाविऊण, रइआ,
हूआ, होत्था, आसी.

पूर्वकालवाचक	हेत्वर्थक	कर्म.भू.धा.वि.	भूतकाळ

७) जोड्या लावा.


गट अ

- १) लीलावई
- २) गाहासत्तसई
- ३) पउमचरिअं
- ४) सेउबंधो
- ५) गउडवहो


गट ब

- अ) हालसालिवाहणो
- ब) विमलसूरी
- क) वप्पझाओ
- ड) कोऊहलो
- इ) पवरसेणो

८) पाठातील महाराष्ट्री प्राकृत ग्रंथांची नावे लिहून रेखाजाल पूर्ण करा.



९) पाठातील महाराष्ट्री प्राकृत ग्रंथांचे विषय निवडून रेखाजाल पूर्ण करा.



२) ववहारकुसलो हालिओ

विजयकस्तूरसूरीश्वरजी यांचा जन्म गुजरातमधील पाटनगर येथे इ.स. १८९९ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अमीचंदभाई व आईचे नाव चंपाबेन होते. त्यांचे गृहस्थाश्रमातील नाव कांतिलाल होते. इ.स. १९१८ मध्ये त्यांनी दीक्षा घेतली व मुनी श्रीविजयकस्तूरजी या नावाने ते प्रसिद्ध झाले. त्यांनी ‘प्राकृत रूपमाला’, ‘प्राकृतविज्ञानपाठमाला’, ‘श्री क्रष्णाथचरित्र’ इत्यादी अनेक ग्रंथांबरोबर प्राकृतमध्ये श्रीचंद्राजाचे चरित्र लिहिले. श्री विजयकस्तूरसूरीजी महाराज सतत शास्त्रांच्या चिंतनात मग्न असत. शिकविण्याची त्यांना आवड होती. अध्ययन-अध्यापनात तत्पर असल्यामुळे ते ‘गुरुजी’ या नावाने देखील प्रसिद्ध झाले. त्यांनी ‘पाइअविनाणकहा’ भाग १ व भाग २ हे कथासंग्रह महाराष्ट्री प्राकृत भाषेत लिहिले.

प्रस्तुत ‘ववहारकुसलो हालिओ’ हा पाठ ‘पाइअविनाणकहा’ भाग १ या कथासंग्रहातून घेतला आहे. या कथासंग्रहात एकूण पंचावन्न कथा आहेत. त्यापैकी ही कथा पन्नासावी आहे. या कथेत शेतकऱ्याच्या प्रभावी बुद्धीचे वर्णन आले आहे. शेतकरी आपल्या बुद्धिचातुर्याने राजाला कोळ्यात टाकतो. आपल्या बुद्धिप्रभावाने शेतकरी राजाचा सन्मान कसा प्राप्त करतो, याचे रसाळ वर्णन या कथेत आले आहे.

णीए वि सुहकम्मेहिं, धीमंतो जायए कुले।
हालिएनावि बुद्धीए, रंजिओ भूमिपालओ॥१॥



को वि णरिंदो चित्तविणोयणत्थं णयराओ बाहिरं विविहवणराइं पासंतो बहुदूरं गओ। तत्थ एणंमि खेते किसिकम्मं कुणंतं हालियं पेक्खेइ, तं दट्टूण पुच्छेइ- ‘पइदिं कियंतदव्वं अज्जेसि ?’, सो कहेइ- ‘एगं रूवगं लहेमि’। तया णरिंदो कहेइ- ‘तेण दव्वेण कहं णिव्वहेसि ?’ तेण बुत्तं ‘तस्स रूवगस्स चउरो भागे करेमि, तत्तो एगं भागं अहं भक्खेमि, बीअं भागं उद्धारए देमि, तइअं अंसं रिणमोक्खत्थं वावरेमि, चउत्थं भागं परलोगसुहाय दाणे देमि, तेणुतं कूवंसि खिवेमि ति, जओ तं दव्वं परलोगंमि सुहाय होस्सइ’। एवं सुणिऊण

तब्बावत्थं अजाणमाणो पुणो वि णरिंदो ‘किं एयस्स रहस्सं’ ति पुच्छेइ।



सो हालिओ वएइ- ‘पढमेण भागेण अहं अप्पाणं णियभजं च पोसेमि। बीयभागेण पुत्ताणं भरणं कुणेमि, जओ ते वि पुत्ता वुड्हत्तणंमि अम्हे पालिसंति, तओ वुतं उद्धारगे देमि ति। तइअभागं मायपियराणमटुं वएमि, जओ हं बालत्तणे तेहिं पालिओ, तओ उतं रिणमोक्खत्थं वावरेमि। चउत्थं भागं परलोगसुहाय दाणे देमि, तेणुतं कूवंसि खिवेमि ति, जओ तं दव्वं परलोगंमि सुहाय होस्सइ’। एवं तस्स

अणुभवजुअं इहलोग-अच्चंतहियकारिणि पर-लोगसुहावहं वायं सुणिऊण णरिंदो अईव तूसीओ। पुणो वि सो वएइ-‘हे करिसअ! तुम्हारिसेहिं मझमंतपुरिसेहिं च्चिय मम रज्जं विराएइ। अओ तुमं कहेमि- ‘जाव सयहुतं मम मुहं दिंडुं ण सिया, ताव तुमए एसा वट्टा कासइ ण कहियब्ब’ ति कहिऊण णरिंदो णियावासे गओ।

एगया सहाए वरसीहासणसंठिओ णरवरिंदो णिय-पहाणपुरिसाणमग्गओ हालिअस्स गूढवक्कस्स रहस्सं पुच्छेइ-‘जं एगं भागं भुंजइ, बीअं उद्धारके देइ, तइअं रिणमोक्खाय अप्पेइ, चउत्थं कूवंमि णिकिखिवेइ’ तस्स को भावत्थो?’। एवं सुणिऊण सब्बे पहाणा पच्चुतरं दाउं असमत्था परुप्परं पेक्खेइरे। तया णरिंदेण कहियं- ‘पण्णरसदिवसाणमब्बिंतरम्मि तुम्हेहिं एयस्स उत्तरं दायब्बं, अण्णह तुम्हे सब्बे दंडिस्सं’ ति कहिऊण सहा विसज्जिआ।



ताणं पहाणाणं मज्जे एगो वियक्खणो पहाणो जणपरंपराओ णरिंदकिसीवलाणं मिलणपसंगं णाऊण तस्स करिसगस्स घरंमि गओ। तं किसीवलं तस्स वयणस्स रहस्सं पुच्छइ। बुद्धिमंतो हालिओ तं कहेइ- ‘हे पहाणवर! सयहुतं णरिंदस्स मुहं जाव ण पासेज्जा, ताव इमस्स वयणस्स रहस्सं कस्स वि मए ण कहिअब्ब’ ‘एवं णरिंद-वयण-पासपडिबद्धो म्हि, तओ हं कहिउं कहं पारेमि?’। पहाणो वि तस्स वयणजुत्ति इंगियागारेण णच्चा हालिअस्स पुरओ णरिंदपडिग्गि-अंकियसुवण्ण-मुद्दासयं ठवेइ। तया

सद्वत्था

हालिओ- शेतकरी

णीए वि- स्वतःच्याच


सुहकम्मेहिं- शुभ किंवा चांगल्या कर्मानी

णरिंदागिइवंत-मुद्दासयं दट्टूण तेण हालिएण तस्स वयणस्स रहस्सं जाणाविअं।

पक्खदिवसंते सहामज्जांमि पुणरवि णरिदेण सो च्चिय पण्हो पुच्छिओ, तया सेसपहाणेसु मउणेण ठिएसु णरिंदस्स पुरओ तेण मंतिणा पच्चुतरं दिण्ण। तं सुणिऊण णरवरिंदो कहेइ ‘तुमए अवस्सं हालिआओ एयं जाणियं सिया’। णरिंदो हालिअं बोल्लाविऊण सक्कोहं पुच्छइ- ‘कहं वयणभंगो कओ?’ तेण वुत्तं ‘मए वयणभंगो ण कओ, जओ पुब्बं मए सयहुतं सिरिमंताणं मुहं पासिऊण तस्स वयणस्स रहस्सं कहियं’। णरिंदो कहेइ- ‘कया कत्थ वा मम मुहं दिंडुं?’ तया तेण णरिंदमुहंकियसुवण्णमुद्दासयं दंसिऊण कहियं ‘एआसु सुवण्णमुद्दासु मुहं दिंडुं’ ति। तओ तस्स पच्चुतरदाणकुसलाए पण्णाए तुडो णरिंदो तं मुद्दासयं तस्स च्चिअ देइ। एवं एसो हालिओ बुद्धिप्पहावेण रायमाणणिज्जो जाओ॥

उवएसो -

हालियस्स कह एयं, परथ्येह य सोक्खयं।
सुणिऊण ‘भविया! तुम्हे, पयत्तेह जहासुहं’॥



धीमंतो- हुशार, बुद्धिमान

जायए कुले- (चांगल्या) कुलात जन्म घेतलेला

हालिएणावि- शेतकन्याने सुद्धा

रंजिओ – प्रसन्न केले
भूमिपालओ / भूमिपालगो – भूमिपालक, राजा
चित्तविणोयणत्थं – मन रमविण्यासाठी, मनोरंजनासाठी
अज्जेसि – मिळवतोस
रूवगं – रुपया
लहेमि – (मला) मिळतो
णिव्वहेसि – निर्वाह/चरितार्थ/उपजीविका करतोस
उद्धारए – उद्धार करणाऱ्याला
अंसं – अंश, भाग
रिणमोक्खत्थं – कर्जातून मुक्त होण्यासाठी
कूवंमि/कूवंसि – विहिरीमध्ये
सुणिऊण – ऐकून
तब्बावत्थं – त्याच्या भावार्थाला
णियभजं – स्वतःच्या पत्नीला
पोसेमि – (मी) पोसतो
वएमि – (मी) खर्च करतो, वापरतो
इहलोगअच्चंतहियकारिणि – या लोकासाठी/इहलोकासाठी
 अतिशय लाभदायक
परलोगसुहावहं – परलोकासाठी सुखकर
तूसीओ – संतुष्ट झाला
वएङ्ग – म्हणाला, बोलला
सयहुत्तं – शंभरवेळा
वट्टा – बातमी
कासङ्ग – कोणालाही
णियावासे – णिय + आवासे – स्वगृही, स्वतःच्या घरी
सहाए – सभेमध्ये
वरसीहासणसंठिओ – उत्कृष्ट सिंहासनावर बसलेला
गूढवक्षस्म – गूढ किंवा रहस्यमय वाक्याचा
णियपहाणपुरिसाणमग्गओ – णियपहाणपुरिसाण+अग्गओ –
 आपल्या मुख्य/महत्त्वाच्या मंत्रांसमोर
भुंजङ्ग – उपभोग घेतो

णिक्किखवेइ – फेकतो
पच्चुत्तरं – प्रत्युत्तर, उत्तर
परुप्परं – पर + उपरं – एकमेकांना/एकमेकांकडे
पेक्खेइरे – बघू लागले
दायव्वं – द्यायला हवे
पण्णरसदिवसाणमव्विंतरम्मि – पण्णरसदिवसाण +
 अव्विंतरम्मि – पंधरा दिवसांच्या आत
विसज्जिआ – विसर्जित केली
वियक्खणो – हुशार, विद्वान, चतुर
जणपरंपराओ – लोकांकडून (एकाकडून दुसऱ्याला,
 दुसऱ्याकडून तिसऱ्याला, अशा पद्धतीने)
णरिंदिक्सीवलाणं मिलणपसंगं – राजा आणि शेतकऱ्याच्या
 भेटीचा प्रसंग
णाऊण / णच्चा – जाणून
ण कहिअव्व – सांगू नये
णरिंदवयणपासपडिबद्धो – राजाच्या वचनरूपी पाशामध्ये
 अडकलेला
वयणजुतिं – बोलण्यातला गर्भितार्थ
इंगियागारेण – इशाच्याने/हावभावाने
णरिंदपडिगिइअंकिय–सुवण्णमुद्दासयं – राजाची प्रतिकृति/
 आकृती कोरलेल्या १०० सोन्याच्या मुद्रा/नाणी
ठवेइ – ठेवतो
जाणाविअं – जाणवून दिले, समजावून सांगितले
पक्खदिवसंते – पंधराव्या दिवसाच्या शेवटी
सिया – असणार/असेल
बोलाविऊण – बोलावून
सक्कोहं – रागाने, क्रोधपूर्वक
रायमाणणिज्जो – राजाने मान द्यावा असा
परत्थेह – परत्थ + इह- तिथे आणि इथे/परलोकात व
 इहलोकात

सज्जाओ

१) माध्यम भाषेत भाषांतर करा.

- १) को वि णरिंदो ‘एं रूवगं लहेमि’।
- २) ताणं पहाणाणं कहिउं कहं पारेमि?।
- ३) णरिंदो हालिअं रायमाणणिज्जो जाओ।

२) एका वाक्यात उत्तरे द्या.

- १) शेतकऱ्याने प्रधानाला दिलेले उत्तर सांगा.
- २) राजा शेतकऱ्यावर प्रसन्न झाला ते कारण सांगा.
- ३) राजा फिरत फिरत जिथे गेला ते ठिकाण सांगा.

३) थोडक्यात उत्तरे द्या.

- १) राजा व शेतकरी यांचा संवाद लिहा.
- २) शेतकऱ्याने धनाच्या/रुपयाच्या दुसऱ्या भागाचा केलेला वापर स्पष्ट करा.
- ३) प्रधानाने शेतकऱ्याकडून उत्तर जाणून घेण्यासाठी वापरलेली युक्ती स्पष्ट करा.

४) सविस्तर उत्तरे लिहा.

- १) शेतकऱ्याने सांगितलेल्या धनाच्या भागांची विभागणी स्पष्ट करा.
- २) 'ववहारकुसलो हालिओ' या पाठाचे सार सांगा.
- ३) राजाने सभेला विचारलेल्या प्रश्नाचे विवेचन करा.

५) संदर्भासह स्पष्टीकरण करा.

- १) 'सयहुतं णरिंदस्म मुहं जाव ण पासेज्जा, ताव इमस्स वयणस्स रहस्सं कस्स वि मए ण कहिअब्वं ?'
- २) 'हे करिसअ ! तुम्हारिसेहिं मझंतपुरिसेहिं च्यिय मम रज्जं विराएइ'
- ३) एआसु सुवण्णमुद्दासु मुहं दिंडुं ।

६) पाठातून योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा.

- १) एंगमि खेते कुणंतं हालियं
- २) भागेण अहं अप्पाणं णियभज्जं पोसेमि ।
- ३) सुणिऊण 'भविया!.....,पयत्तेह.....'
- ४) पहाणो वि तस्स वयणजुत्तिं.....णच्चा हालिअस्स पुरओ ठवेइ ।
- ५) एसो हालिओ.....रायमाणणिज्जो जाओ ।

७) समास सोडवा.

- १) भूमिपालओ -
- २) परलोगसुहावहं -
- ३) जणपरंपराओ -
- ४) णरिंदपडिगिई -
- ५) सुवण्णमुद्दा -

८) प्राकृत समानार्थी शब्द द्या.

- | | |
|------------|------------|
| १) हालिअ - | ४) णरिंद - |
| २) धीमंत - | ५) मुह - |
| ३) घर - | ६) खेत - |

९) प्राकृत विरुद्धार्थी शब्द लिहा.


- | | |
|-------------|----------------|
| १) सुह - | ४) पच्चुत्तर - |
| २) हिय - | ५) परलोय - |
| ३) दिंडुं - | ६) जाणमाण - |

१०) विभक्त्यांप्रमाणे शब्द भरून तत्त्वा पूर्ण करा.

सुहकम्मेहिं, किसिकम्म, हालिएण, विविहवणराईं, एंगमि, णरिदेहिं, कूवंसि, परलोगंमि, णरिंदस्स, घरंमि

तृतीया	सप्तमी	द्वितीया

११) पाठातील योग्य विशेषणे निवडून रेखाजालचित्र पूर्ण करा.



१२) शेतकऱ्याने रुपयाचे चार भाग करण्याची कारणे.



३) अभयदाणं

हा उतारा हरिभद्रसूरीच्या ‘समराइच्चकहा’ या ग्रन्थातून घेतला आहे. आचार्य हरिभद्रसूरी हे जैन आगमग्रंथांचे प्रसिद्ध टीकाकार असून ते इ.स. ८ व्या शतकात होऊन गेले. त्यांनी संस्कृत व प्राकृत अशा दोन्ही भाषांमध्ये ग्रंथ रचले. चित्तोड येथे राहणाऱ्या हरिभद्र यांनी जिनदत्तांजवळ दीक्षा घेतली. ‘समराइच्चकहा’ (समरादित्यकथा) ही त्यांची उत्कृष्ट धर्मकथा आहे. यामध्ये राजा समरादित्य आणि प्रतिनायक अग्निशर्मा यांच्या नऊ जन्मांची (भवांची) कथा आहे.

साहित्यकारांनी प्राकृत ग्रंथांमध्ये श्रावक किंवा गृहस्थांसाठी आहारदान, औषधदान, ज्ञानदान, अभयदान अशी चार प्रकारची महत्त्वाची दाने सांगितली असून त्यापैकी अभयदान हे सर्वात श्रेष्ठ आहे, हे या वेच्यात सांगितले आहे. फाशीसाठी नेल्या जात असणाऱ्या चोराला पाहून राणीला वाईट वाटते. राणी, चोराला अभयदान देण्याची, राजाला विनंती करते व तिच्या विनंतीमुळे पुढे काय घडले हे या कथेमध्ये दिले आहेत.

अथि इहेव बंभउरं णयरं। तथु कुसद्धओ राया
रजं करेइ। तस्स कमलुया महादेवी, तारावलि-प्पमुहाओ
अण्ण-देवीओ। अण्णया राया वायायणोवविद्वो समं
कमलुया-पमुहाहिं चउहिं अग्नमहिसीहिं अकब्ब-जूय-
विणोएण चिद्वृइ। तओ अणेय-कसा-घाय-दूमिय-देहो
बद्धो रज्जूए दंडवासिएण आणिओ तक्करो। भणियं च णेण-
‘देव, क्यमणेण परदव्यावहरणं।’



राइणा भणियं- ‘वावाएहि एयं।’

पयद्वाविओ दंडवासिएण वज्ज्ञ-भूमिं। तओ
पाण-वल्लह्याए अवलोइऊण दीण-वयणेण तीए दिसाए
अकंदियमणेण- ‘अहो, पढम-चोरकारी असंपत्त-मणोरहो
वावाइज्जामि अहण्णो।’

एयमायणिऊण सोगियाओ देवीओ। विणितो
ताहिं राया- ‘अज्जउत्त, मा असंपत्त-मणोरहो वावाइज्जउ।
अज्जउत्त-पसाएण किं पि करेमो एयस्स।’

अणुमअं राइणा, भणियं- ‘करेह।’

तओ एगीए मोयाविऊण अब्बंगाविओ सहस्रपागेण,
मद्वाविओ सप्पओयं, एहावाविओ गंधोयगाहिं, दिणं
च खोम-जुयलं। लग्गा दस-सहस्रा। भणिओ य तीए-
‘एत्तियगो मे विहवो।’

अण्णाए काराविओ आसव-पाणं, भक्खाविओ
विलंके, विलिंपाविओ जकब्ब-कद्मेणं, दिणं च कडि-
सुत्तयं। परिच्छाओ वीसं सहस्राइ। भणिओ य तीए-
‘एत्तियगो मे विहवो।’

अण्णाए भुंजाविओ कामियं, पायाविओ दक्खा-
पाणगाइं, भूसाविओ दिव्वाहरणेहिं, दिणं च तंबोलं।
लग्गो एथ लक्खो। भणिओ य तीए- ‘एत्तियगो च्चिय मे
विहवो।’

मउलिया कमलुया। भणिया णरिदेण- ‘ण देसि तुमं
किं चि ?’



तीए भणियं ‘अज्जउत्त, णत्थि मे विहवो एयस्स सुंदरयर-दाणे।’

राइणा भणियं- ‘जीवलोय-सार-भूया मे तुमं। पहवसि ममं पाणाणं पि। ता कहं णत्थि ?’

तीए भणियं- ‘अज्जउत्त, महा-पसाओ। जइ एवं, ता देमि किंचि अहं अज्जउत्ताणुमईए।’

राइणा भणियं- ‘एवं करेहि।’

भणिओ य कमलुया-देवीए चोरो- ‘भद्र, दिट्ठो तए अकज्ज-बीय-तरु-कुसुमुगमो।’

तेण भणियं- ‘सामिणि, सुट्ठु दिट्ठो। अओ चेव संजाय-पच्छायावो विरओ अहं जावज्जीवमेवाकज्जायरणस्स।’

देवीए भणियं- ‘जइ एवं, ता दिणं मए इमस्स अभयं।’

राइणा भणियं - ‘सुदिणं।’

हरिसिओ चोरो, मोइयं सुंदरयरं ति।

परितुट्ठा कमलुया। हसिअं सेस-देवीहिं। महादेवीए भणियं- ‘किमिमिणा हसिएण ?’ एयं चेव पुच्छह ‘किमेत्थ सुंदरयरं ?’ ति।

पुट्ठो चोरो। भणियं च णेण- ‘मरण-भयाहिभूएण ण णायं मए सेसं ति ण याणामि विसेसं। संपयं पुण सुहिओ म्हिं।’

‘एवमेयं’ ति पडिवण्णं सेस-देवीहिं।

सद्गत्था

तारावलिप्पमुहाओ – तारावली ज्यात मुख्य आहे (अशा राण्या)

अण्णदेवीओ – इतर राण्या

अण्णया – एकदा

वायायणोवविट्ठो – खिडकीपाशी बसलेला

अगगमहिसीहिं (समं)– पट्टराण्यांसह

अक्खजूयविणोएण – फाशांनी घूत खेळून मनोरंजन करीत असताना

अणेयकसाधायदूमियदेहो – चाबकाच्या (कसा) अनेक तडाख्यांनी (आधात) ज्याच्या शरीराला दुखापत (दूमिय) झाली आहे असा (देह असलेला चोर)

दंडवासिएण – कोतवालाने, फौजदाराने

तक्करो – चोर

पयट्ठाविओ– वळविले, प्रवृत्त केले

पाणवल्लह्याए – प्राण/जीव प्रिय असल्याने

अक्कंदियं – आक्रोश केला, हंबरडा फोडला

असंपत्तमणोरहो – ज्याच्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत असा

वावाइज्जामि – मी ठार मारला जात आहे

वावाएहि – ठार करा

वज्जभूमि – फाशी देण्याची जागा

अहण्णो – कमनशीबी, हतभागी, दुर्दैवी

आयणिऊण – ऐकून

सोगियाओ – दुःखी झाल्या

विण्णत्तो – विनविले

अज्जउत्तपसाएण – आर्यपुत्रांच्या कृपेने, प्राचीनकाळी स्त्रिया पतीला संबोधून ‘अज्जउत्त’ असे म्हणत असत

अणुमअं – परवानगी दिली

मोयाविऊण – मुक्तता करून

अव्यंगाविओ सहस्सपागेण – हजार औषधींनी तयार केलेले तेल त्याला चोपडवून घेतले.

मद्वाविओ सप्पओयं – शास्त्रशुद्ध पद्धतीने मालीश करविले

णहावाविओ – स्नान घालायला लावले

गंधोयगाइहिं – सुगंधी पाणी इत्यादीने

खोमजुयलं – रेशमी वस्त्रांची जोडी, उत्तरीय व अधोवस्त्र अशी जोडी

लग्गा दससहस्सा – दहा हजार (नाणी) लागले / खर्च झाला, ‘लग्ग’चा प्रयोग मराठी प्रमाणे आहे

एत्तियगो – एवढा, एवढे, एवढी

विहवो – वैभव, ऐश्वर्य

काराविओ – करविले

आसवपाणं – फळांचा रस इत्यादी, कदाचित् या ठिकाणी औषधी काढा असाही ‘आसव’चा अर्थ असू शकेल

विलंके – औषधीगुणयुक्त भोजन

विलिंपाविओ – लेप लावविल

जक्खकदमेण – एक प्रकारच्या औषधी सुगंधी लेपाने – कापूर, अगरू, कस्तूरी आणि कंकोल हे समभाग घेऊन तयार केलेला लेप किंवा मलम

कडिसुत्तयं – कडोरा, करदोटा, करदोडा
परिच्छाओ – व्यय केले, खर्च केले
भुंजाविओ – जेवण/भोजन करविले
पायाविओ – प्यायला दिले, पिण्यास घायला लावले.
दक्खापाणगाङ्डः – शक्तिवर्धक पेये इ.(द्राक्षे इ. पासून तयार केलेले)
भूसाविओ – अलंकृत केले, सजविले, सजवायला लावले (सांगितले)
दिव्वाहरणेहि – उत्तम दागिन्यांनी
लक्खो – एक लाख (नाणी)
पहवासि – अधिकार गाजवतेस
अणुमर्झै – परवानगीने

अकज्जबीयतरुकुसुमुगमो – अयोग्य कृत्यरूपी बीजातून उगवलेल्या झाडावर उत्पन्न झालेले फूल
सुदु – चांगल्या प्रकारे
संजायपच्छायावो – ज्याला पश्चात्ताप झालेला आहे असा तो
विरओ – परावृत्त झाला आहे असा
जावज्जीवं – जिवंत असेपर्यंत, तहहयात
मोङ्यं सुंदरयरं ति – चांगल्या प्रकारे सुटका झाली म्हणून
परितुद्वा – संतुष्ट झाली
याणामि – जाणतो
सुहिओ – सुखी, समाधानी
पडिवण्णं – कबूल केले, मान्य केले

सज्जाओ

१) माध्यम भाषेत भाषांतर करा.

- १) अस्थि इहेव परदव्वावहरणं।'
- २) अण्णाए भुंजाविओ एयस्स सुंदरयर-दाणे।'
- ३) परितुद्वा कमलुया सुहिओ म्हिं।'

२) एका वाक्यात उत्तरे लिहा.

- १) राजाच्या नगरीचे नाव सांगा.
- २) चोराची विशेषणे सांगा.

३) संदर्भासहित स्पष्टीकरण करा.

- १) 'भद्र, दिद्वो तए अकज्ज-बीय-तरु-कुसुमुगमो।'
- २) कयमणेण परदव्वावहरणं ।
- ३) ता देमि किंचि अहं अज्जउत्ताणुमर्झै।

४) कंसातील योग्य शब्द निवडून रिकाया जागा पूर्ण करा.

- १) बंभउरं णयरं, तथं राया रजं करइ।
(कुसद्धओ, पालओ)
- २) पयद्वाविओ वज्ज-भूमिं। (दंडवासिएण,
रक्खणे)
- ३) तओ एगीए मोयाविऊण सहस्रपागेण ।
(अब्भंगाविओ, णहावाविओ)
- ४) अज्जउत्त, णत्थि मे विहवो एयस्स सुंदरयर-.....।
(दाणे, आसणे)

५) कारणे लिहा.

- १) फौजदाराने चोराला पकडले –
- २) दुःखी राण्यांनी चोराला न मारण्याची विनंती केली–

६) एका शब्दात उत्तरे लिहा.

- १) राजाला ज्यांनी विनंती केली त्या –
- २) ज्याच्या इच्छा पूर्ण झाल्या नव्हत्या तो –

७) समास सोडवा.

- १) अणेयकसाधायदूमियदेहो –
- २) परदव्वावहरणं –
- ३) वज्जभूमिं –
- ४) अकज्जबीयतरुकुसुमुगमो –

८) प्रत्येकी दोन प्राकृत समानार्थी शब्द द्या.

- १) राया –
- २) तक्करो –
- ३) वल्लहो –
- ४) कुसुमं –
- ५) साहू –
- ६) अगमहिसी –
- ७) तुडु –
- ८) विरओ –

९) प्राकृत विरुद्धार्थी शब्द द्या.

- १) सुंदर -
- २) मलिण -
- ३) इत्थि -
- ४) कज्ज -
- ५) भय -
- ६) सुगंध -

१०) रूपे द्या.

- १) बंभउर - प्रथमा बहुवचन -
- २) राया - तृतीया एकवचन -
- ३) एग - स्त्रीलिंगी पंचमी एकवचन -
- ४) कद्म - सप्तमी एकवचन -
- ५) महादेवी - षष्ठी एकवचन -
- ६) चोर - सप्तमी बहुवचन -
- ७) मणोरह - तृतीया बहुवचन -
- ८) रज्जु - द्वितीया एकवचन -

११) खालील कोष्टक पूर्ण करा.

शब्द	मूलशब्द	लिंग	वचन	विभक्ती
णयरं				
कुसद्दओ				
देवीओ				
अग्गमहिसीहिं				
रज्जूए				
ताहिं				
खोमजुयलं				
मे				
तुमं				
पाणाणं				
अहं				
सामिणि				
चउहिं				
देवीहिं				

शब्द	मूलधातू	पुरुष	वचन	व्याकरण
करइ				
अत्थि				
पयट्टाविओ				
वावाएहि				
मोयाविऊण				
अवलोइऊण				
वावाइज्जउ				
णहावाविओ				
काराविओ				
देसि				
पहवसि				
करेहि				
भणियं				
दिट्टो				
परितुट्टा				

१२) संधी सोडवा.

एयमायणिऊण	
अकंदियमणेण	
अज्जउत्ताणुमईए	
कुसुमुग्गमो	
जावज्जीवमेवा-	
कज्जायरणस्स	
किमिमिणा	
किमेत्थ	
सुहिओम्हि	
मरणभयाहिभूएण	
वायायणोवविट्टो	



४) णाअसीलो मेहरो



‘मणोरमाकहा’ हा धर्मोपदेश-कथांचा संग्रह ग्रंथ आहे. हा ग्रंथ श्रीवर्धमानसूरीनी गुजरातमधील धंधुका या गावामध्ये इ.स. १३८३ मध्ये लिहिला. या ग्रंथामध्ये मनोरमेच्या चार जन्मांचे (भवांचे) वर्णन केले आहे. हे चार भवांचे वर्णन चार अध्यायांमध्ये (अवसरांमध्ये) केले आहे. यामध्ये एकून ८० कथा आल्या आहेत.

प्रस्तुत उतारा धनगुप्ताच्या चार मुलांबद्दलचा आहे. या उताऱ्यामध्ये धनगुप्ताच्या मृत्युनंतर त्याच्या चार मुलांमध्ये मालमत्तेवरून भांडणे होऊ लागली. हे भांडण एक अशिक्षित गवळी आपल्या बुद्धिचातुर्याने कसे मिटवतो? ही हकीकत आपल्याला प्रस्तुत उताऱ्यातून दिसते.

अथि वंग-विसय-सारा मुत्तिवई णाम णअरी। तीए णअरीए लोग-ववहार-कुसलो पच्छिम-वए वट्टमाणो धण-धणदत्त-धणमित्त-धणचंदाभिहाणाणं चउण्हं पुत्ताणं पिआ धणगुत्तो सेद्दी। सो जरा-जज्जरिअ-काओ, सूलाइ-तिव्व-रोगाभिभूओ पाण-संसए वट्टइ। मिलिआ सुहि-सयणा। भणिओ तेहिं सेद्दी- ‘धरमाणो चेव तहा करेहि जहा पुत्ताणं पच्छा विरोहो ण हवइ’। तेण भणिअं- ‘तुम्ह साहेज्जेण एअं सिज्जइ’। तेहिं भणियं- ‘सहाया वयमेत्थ पओयेण’। सेद्दिणा भणिअं- ‘जइ तो, संति अणेण चउसु वि कोणेसु मंदिरस्स चत्तारि कलसा। किंजंतु पत्तेयं धणाइ-णामंकिआ। जस्स जत्थ णामयं सो चेव तेण लेअव्वो विसंवाए भवंतो सक्खिआ’। तहेव कअं। गआ सद्गुणं सयणाइया।

अण्णया उवरओ सेद्दी। कइवय-दिणेहिं कय-मय-किच्चा, विगय-सोगा, घर-कज्जाणि विचिंतिउमाढत्ता तणया। वच्चंति वासरा। कलहंति परोपरं तेसिं जायाओ। तण्णिमित्तं ताण वि जायइ चित्त-खंडणा। अण्णमि दिणे भणिआ धणेण धणदत्ताइया- ‘संपयं जइ पुढो हविज्जइ तो सोहणं’।

पडिवण्णं सव्वेहिं। सोहण-दिणे सुहि-सयण-समक्ख उक्खणिओ धणेण णिअ-णामंकिय-कलसो, जाव तत्थ धूली चेव केवलं। ठिओ अहो-मुहो लज्जाए। धणदत्तेण वि उक्खणिओ णिय-कलसो। तस्स पुण अद्वीणि चेव केवलाणि। सो वि विलक्ख-वयणो सयण-जण-मुहाणि

जोइउमाढत्तो। धणमित्तेण वि उक्खणिओ णिअ-कलसो। तत्थ वि वहियाओ चेव केवलाओ। सो वि संजाअ-विलक्खो ठिओ अहो-मुहो। धणचंदेण वि कड्डिओ णियकलसो। सो पुण रुप्प-सुवण्ण-मणि-मोत्तिएहिं पडिपुण्णो दिड्डो।

हरिसिअ-हिअओ, विअसिय-वअण-णअणो, कलसं गहाय गच्छंतो भणिओ धणचंदो धणाईहिं- ‘वच्छ! कहिं गम्मइ? मुंच कलसं। सअल-साहारणो एस अत्थो।



समभागेहिं कीरउ। किं ण अम्हे ताय-तणआ? सो कहेइ- ‘ताएण जं दिणं तं गिणहह’। एवं तेसिं विसम-वयंताण जाअं भंडणं। णिवारिआ सुहि-सयण-वगेण धणाइणो- ‘ण एथु तुब्बेहिं किं पि लहेयव्वं जीवंतेण वि सेद्दिणा छिण्णो तुब्बाण ववहारो’।

परिभूयं अत्ताणं मण्णमाणा ते पंचउलमुवड्डिआ। तेण वि विण्णाय-वुत्तंतेण णिवारिया। अमच्च-सामंत-रण्णा

वि 'जुत्तमेअं' ति णिवारिआ। 'ण एथ छिणो ववहारो' ति भणिऊण संचलिआ चउरो वि वसंतपुराभिमुहं। मगे समासण्ण-गोउले सब्बे ठिआ। दिट्ठो मेहरो णाम गोउलाहिवी। तेण पुच्छिआ, 'के तुभे? किं णिमित्त वा इहागआ?' कहिओ तेहिं सब्बो वइयरो।

साहाविअ-मई-विहवेण मेहरेण जंपिअं- 'ण तुम्हाण पिउणो एगस्स वि परिभवो कओ। णवरं जो जत्थ कुसलो, सो तस्स सामिओ समाइट्ठो। पढमो खेत-घर-हट्टाण। बीओ गवाइ-चउप्पयाण। तइओ कलंतराइ-दिण-दविणस्स। चउत्थो 'बालो' ति काऊण रूप्प-सुवण्णाईण सामी कओ'।

संजाय-पच्चएण भणियं धणेण- 'घडइ ते वयणं। जओ कुसलो अहं घराइ-कज्जेसु'। बीएण भणिअं- 'अहं पुण चउप्पय-विसएसु'। तइएण भणियं- 'अहं उगाहणियाए'। 'अओ चेव ताएण एवंविहा कलसा कय' ति हरिसिय-मणसा समागया स-णअरं। समीव-संठिएण सुओ एस वइयरो पुरिसेण।

कहियं रण्णो। बीय-दिणे सद्वाविओ मेहरो।

संभंत-चित्तो समागओ गहिऊण दहि-दुद्धाइ-पाहुडं। पणमिऊण णराहिवं णिविट्ठो। पुच्छिओ राइणा- 'कहिं तए एरिसो विवाअ-परिच्छेओ सिक्खिओ?' तेण भणिअं- 'महाराअ! रण्णे जायाणं, रण्णे चेव संवड्डियाणं, कत्तो



सिक्खागमो अम्हारिस-पुरिसाण? साहाविआ मे मई। सम्माणिऊण वथाईहि विसज्जिओ मेहरो।



सद्वित्ता

वंगविसयसारा – वंग प्रांतील प्रमुख (नगरी)
मुत्तिवई – नगरीचे नाव
पच्छिमवर्ष – उत्तरवयात, म्हातारपणी
सूलाइ – शूल इत्यादी. शूल हे रोगाचे नाव, पोटशूल इत्यादी
पाणसंसाए – आसन्न मरण अवस्थेत
सुहिसयणा – जवळचे स्वतःचे लोक / नातेवाईक (मित्र इत्यादी)
किंजन्तु – केला जावा
लेअव्वो – घ्यावा
सक्खिआ – साक्षीदार
उवरओ – निधन पावला
कय-मय-किच्चा – मृत्यूचे संस्कार (अंत्य-संस्कार) केलेले (ते)
विगयसोगा – शोक / दुःख दूर झाले आहे असे ते
जायाओ – पत्नी (बहुवचनी शब्द)
संपयं जड पुढो हविज्जइ तो सोहणं – आता आपण वेगळे झाल्यास उत्तम होईल
पुढो – वेगळे
पडिवण्णं सव्वेहिं – सर्वांनी त्याचा स्वीकार केला
उक्खणिओ – खणले
अट्टीणि – अस्थि, हाडे
विलक्खो – लज्जित

जोइउमाढत्तो – जोइउ + आढत्तो- पाहण्यास सुरुवात केली

वहियाओ (दे.) – हिशोब लिहिण्याच्या वह्या

साहरणा – साधारण (बहुवचन)

परिभूयं – अपमानित

मण्णमाणा – मानणारे

विण्णायवुत्तंतेण – वृत्तांत/हकीकत जाणल्याने/जाणून घेतल्याने

ववहारो – तंटा, कलह, भांडण

समासण्ण – जवळच्या असलेल्या

गोउलाहिवई – गवळी-वाड्याचा प्रमुख

वङ्यरो – प्रसंग

साहाविअमझिविहवेण- नैसर्गिक/उपजत बुद्धीच्या वैभवाने, अंत्यंत हुशारीने

परिभवो – अपमान

णवरं (अव्यय) – केवळ

हट्ट – बाजार, दुकान

गवाइचउप्पयाण – गाय इ. चतुष्पाद प्राण्यांचा

कलंतराइ – व्याज इत्यादी

दविणस्स – संपत्ती, पैसे यांचा

संजाय-पच्चएण – योग्य काय आहे ते कळल्यामुळे

उगाहणियाए – वसुली, तगादा यांमध्ये

पाहुं – भेट, उपहार

सज्जाओ

१) माध्यम भाषेत भाषांतर करा.

- १) अथि वंग-विसय-सारा वयमेत्थ पओयेण’।
- २) सोहण-दिणे ठिओ अहो-मुहो।
- ३) परिभूयं अत्ताणं वङ्यरो।
- ४) संभंत-चित्तो विसज्जिओ मेहरो।
- ५) हरिसिय-हियओ तुभ्माण ववहारो।

२) एका वाक्यात उत्तरे द्या.

- १) ‘मुत्तिवई’ नगरीतील व्यवहारकुशल श्रेष्ठीचे नाव सागा.
- २) श्रेष्ठीने आपल्या मुलांच्या नावाचे कलश तयार करण्याचे कारण सांगा.

३) संदर्भासह स्पष्टीकरण करा.

- १) ‘ताएण जं दिणं तं गिणहह।’
- २) ‘तुम्ह साहेज्जेण एअं सिज्जइ।’
- ३) ‘घडइ ते वयणं। जओ कुसलो अहं घराइ-कज्जेसु’

४) समास ओळखा.

- १) ववहारकुसलो -
- २) पंचउलं -
- ३) गोउलाहिवई -

५) जोड्या लावा.

अ गट	ब गट
१) पिआ	अ) गोउलाहिवई
२) धणं	ब) अट्टिकलसो
३) मेहरो	क) रुप्प-सुवण्ण-कलसो
४) धणदत्तो	ड) पढमो पुत्तो
५) धणचंदो	इ) धणगुत्तो


६) मराठी प्रतिशब्द द्या.

- १) रुप्प -
- २) ववहार -
- ३) सेट्टी -
- ४) कलस -
- ५) वहिया -
- ६) दविण -

७) खालील शब्दांतून तीन अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.

पिआ, गंतुं, णहाणं, पुफ्काइं, गिण्हिऊण, देवयापूयाणं, मालाओ, करेइ, सो, सा, आवणे(हड्डे), घराओ, य, णिंगओ, गुंफेइ।

८) धनगुमाच्या मुलांची नावे लिहून रेखाजाल पूर्ण करा.



९) या धड्यातील उपसर्गासहित शब्द शोधून उपसर्ग व धातू वेगळे करून लिहा.

१०) रुप्ये द्या.

- १) विलक्ख - पुलिंगी षष्ठी बहुवचन
- २) उवरम - कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषण, स्त्रीलिंगी तृतीया एकवचन -
- ३) भण - वर्तमानकाळ द्वितीय पुरुष बहुवचन -
- ४) लह - विध्यर्थक विशेषण -
- ५) कर - भविष्यकाळ तृतीय पुरुष एकवचन -
- ६) दिण - सप्तमी एकवचन -
- ७) मंदिर - षष्ठी एकवचन -
- ८) लज्जा - सप्तमी बहुवचन -
- ९) मोत्तिय - तृतीया बहुवचन -

११) गटात न बसणारा शब्द शोधा.

- १) जह, तहा, जहा, वयण
- २) वयणं, णयणं, कमलं, सीया
- ३) भट्टो, हरिसिओ, लज्जिओ, हसित्था
- ४) कमला, णेहा, भाणुमई, धणदत्तो


५) चंडचूडस्स पियमो

देवेंद्रगणी ऊर्फ आचार्य नेमिचंद्रसूरी यांनी अकराव्या शतकात महाराष्ट्री प्राकृत भाषेमध्ये ‘आख्यानकमणिकोश’ या नावाचा त्रेपन्न गाथांचा छोटा पण महत्वाचा ग्रंथ लिहिला. आचार्य आप्रदेवसूरींनी या ग्रंथावर इ.स. ११३४ मध्ये चौदा हजार श्लोकप्रमाणाचा प्रचंड टीकाग्रंथ रचला. यात लोकव्यवहार, धर्म व उपदेशप्रधान अशा अनेक कथा समाविष्ट केल्या आहेत. सर्व कथा पद्यात असल्या तरी त्यामध्ये ही चंडचूडाची एकच कथा गद्यात आहे. या ग्रंथामध्ये १२७ आख्यानके (कथा) असून बहुतांश कथा प्राकृत भाषेत आहेत. काही कथा संस्कृत व अपभंग भाषेतही रचल्या आहेत.

आप्रदेवसूरींनी या कथेच्या माध्यमातून जीवनातील व्रत किंवा नियम ह्यांचे महत्व पटवून दिले आहे.

अतिथि इहेव भारहे वासे सुहत्थलाभिहाणो णाम गामो। तम्मि अ एगो कुलपुत्तओ परोवहसणसीलो सहावकुडिलो चंडचूडाभिहाणो परिवसइ। अवरो वि तमिह-समीवे दुग्याभिहाणो कुंभआरो खल्हिडओ। सो अ चंडचूडो पइदिंण पेच्छइ रविकिरणेसु झळझळायंतं तस्स खल्हिं। तं दद्वूण सो दुग्यां उवहसइ।

अण्णया एगो महामुणी सुहत्थलम्मि समागओ। चंडचूडो पासइ साहुसमीवे सावयाइजणं मज्ज-मंसाइ-पियमे गिणहंतं। उवहासपरो सो तत्थागंतूणं पभणइ ‘भो!




जइ एशारिसेहिं पियमेहिं धम्मो भवइ ता अहमवि एअस्स दुग्याकुंभारस्स खल्हिं ण पेच्छामि ताव ण भुंजामि, मज्ज वि होउ एस पिअमो’। मुणिणा भणिअं ‘जइ पिच्छएण परिपालेसि ता अतिथि फलं’। गहिओ अ अवण्णाए पिअमो, पालेइ अ तं तहा कल्हाणभायणत्तणेण सम्ममेसो।

अण्णया अ गओ सो कुंभयारो अणुग्याए चेव दिवसअरे मट्ठियाखणणत्थं। जायमवरणं। सुझिं पिरिकिखओ वि ण दिट्ठो कुंभआरो। दढपइण्णत्तणओ ण भुंजए एसो। पुच्छिओ भारिआए- ‘किं ण भुंजसि?’ भणियं च णेण- ‘मए एरिसो पियमो अंगीकओ’। तीए पणयपुव्यमुवहसिओ- ‘तुज्ज वि केरिसो पियमो?’ तेण भणियं- ‘भद्वे! मा भणसु एवं। पडिवण्णाणिव्यहणे केरिसं पुरिसत्तणं?’ तओ तीए तस्स पिच्छअं जाणिऊण पुच्छियाण दुग्यमाणुसाणि। भणियं च तेहिं गओ मट्ठिया-पिमित्तं खाणीए। तत्थेव गओ चंडचूडो तदंसणत्थं।

एत्थंतरे दुग्याओ मट्ठियाखणणत्थं कुद्वालिआए पहरे देइ। एगप्पहरेण अ पिहाणभायणं खणक्खणेइ। ‘दिट्ठो दिट्ठो’ त्ति भणिऊण वलिओ चंडचूडो। दुग्यएण संकिएण ‘णायमणेण’ त्ति वालिओ। तेण वि चंडचूडेण भिउंडिं वंकं काऊण भेसिऊण कुंभआरो भणिओ- ‘मम पुव्यिल्लएहिं एत्थ दव्वं पिहाणीकयासि’। तहवि कुंभारस्स दीणारसहस्सं दाऊण वसीकयं दविणजायं। जाओ य चंडचूडो दव्वपहावेण जणपूयणिज्जो। कुणइ अ चाय-भोग-विलासाइयं। सव्वजणा तस्स बहुमाणं देंति।

चिंतियं च तेण चंडचूडेण अणुभूय-पियमफलेण- ‘अहो! मे पयइकुडिलत्तणं। अहो! मे पुरिसाहमत्तणं।



सद्वृत्ता

सुहृथलभिहाणो – शुभस्थल नावाचे (गाव)
परोवहसणसीलो – दुसऱ्याची थट्टा करण्याचा स्वभाव
 असणारा
सहावकुडिलो – स्वभावाने दुष्ट असणारा
खल्लिहडओ – टक्कल असलेला
झालझालायंतं – झाळाळणारे
मज्जमंसाइणियमे – मद्यमांस इत्यादी त्यागासंबंधीचे नियम
गिणहंतं – घेत असताना
परिपालेसि – पाळशील, पालन करशील
अवण्णाए – तिरस्काराने, उपहासाने
कल्याणभायणत्तणेण – कल्याणासाठी पात्र होऊ या हेतूने
मट्टियाखणणत्थं – माती खणण्यासाठी
दढपइण्णत्तणओ – कठोर प्रतिज्ञा घेतल्यामुळे
तीए पणयपुव्वमुवहसिओ – ती नम्रपणे खोचक हसली.
 (नम्रपणे उपहासाने तिच्याकडून (तो) हसला गेला)
 (कर्मणी रचना)
पडिवण्णाणिव्वहणे – पडिवण्ण + अणिव्वहणे – स्वीकारलेले
 पार न पाडण्यात / पालन न करण्यात
कुद्दालिआए – कुद्दालीने
णिहाणभायणं – खजिन्याचे पात्र / भांडे
खणक्खणेङ्ग – खणखणले, वाजले
वलिओ – वळला, मागे फिरला

अहो! मे परलोयणिरवेक्खत्तणं। जेण मए सुतिक्खतुंडेण परमम्मवेहिणा सञ्चिजणा संताविआ। परोवआरणिरआ, समसत्तुमित्ता तारिसा साहुणो वि ‘ए युवड्या, असंबद्धभासिणो, भोगंतरायकारय’ त्ति पावकम्मुणा णिंदिआ। ए वि सावआ जीव-दयापरायणा, असञ्चवावावारविरया, पर-दव्वावहारभीरुणो, सकलत्तसंतुट्टा अपरिमिअ-परिग्रह-राइभोयण-मज्ज-मंसाइ-परिभोयणियत-चित्ता अयाणमाणेण मए उवहसिया। पेच्छ, मम उवहासपरस्स वि एरिसं, एतिअं णिअमफलं जाअं।’

तओ तेण तक्काले चेव दुवालसविहो सावयधम्मो गहिओ। अणंतरं मुणी होऊण मुणिधम्मं सम्मं पालेइ। आउक्खए पत्तो सो सगं। तओ चुओ कमेण पाविही परमपयं।

वालिओ – वळविले, परत बोलावले

भेसिऊण – घाबरवून / भीती दाखवून

पुव्विल्लएहिं – पूर्वजांनी

चायभोगविलासाइयं – त्याग-भोग-विलास इत्यादी

पयडकुडिलत्तणं – स्वभावतः असणारा कुटिलपणा

सुतिक्खतुंडेण – धारदार मुखाने (वाणीने), दुखावणाऱ्या शब्दांनी

परमम्मवेहिणा – दुसऱ्याच्या मर्मावर (दुखाऱ्या नसेवर) घाव घालणाऱ्या

सुवड्या – गलेलाट्ट, जाडजूळ

भोगंतरायकारय – भोग/विलास यामध्ये विघ्न निर्माण करणारे

अयाणमाणेण – न जाणता, अजाणतेपणाने

दुवालसविहो – बारा प्रकाराची ब्रते : (१) अहिंसा, (२) सत्य, (३) अचौर्य, (४) ब्रह्मचर्य, (५) अपरिग्रह, (६) दिग्ब्रत, (७) देशावकाशिक, (८) अनर्थदंडत्याग, (९) भोगोपभोगपरिमाण, (१०) सामायिक, (११) प्रोष्ठोपवास, (१२) अतिथिसंविभाग

सम्मं – चांगल्या प्रकारे

आउक्खए – आयुक्षय, आयुष्य संपल्यावर

चुओ – च्युत झाला, इथे च्युत होवून असा अर्थ आहे

पाविही – प्राप्त करेल, मिळवेल

सज्जाओ

१) माध्यम भाषेत भाषांतर करा.

- १) अण्णया एगो सम्मेसो।
- २) पुच्छिओ भारिआए चंडचूडो तद्वस्णत्थं।
- ३) चिंतियं च तेण मए उवहसिया।

२) एका वाक्यात उत्तरे लिहा.

- १) चंडचूडाच्या गावाचे नाव सांगा.
- २) चंडचूडाने घेतलेले ब्रत सांगा.
- ३) कुंभार कुदळ घेऊन कोठे गेला.
- ४) पाठात आलेले कुंभाराचे विशेषण सांगा.
- ५) चंडचूडाला नियमपालनाचे मिळालेले फळ सांगा.

३) थोडक्यात उत्तरे लिहा.

- १) चंडचूडाने ब्रत घेतले ती परिस्थिती स्पष्ट करा.
- २) चंडचूड आणि त्याची पत्नी यांच्यातील संवाद मांडा.
- ३) चंडचूडाचा कुंभाराशी झालेला संवाद आपल्या भाषेत लिहा.

४) सविस्तर उत्तरे लिहा.

- १) पाठाचा सारांश सांगा.
- २) चंडचूडाने केलेले नियमपालन सांगा.
- ३) नियमपालनाचे फळ मिळाल्यामुळे चंडचूडाने केलेला विचार स्पष्ट करा.

५) संदर्भासह स्पष्टीकरण करा.

- १) ‘जइ णिच्छएण परिपालेसि ता अत्थि फलं’।
- २) दढपइण्णत्तणओ ण भुंजए एसो।
- ३) ‘मम पुव्विल्लएहिं एत्थ दब्वं णिहाणीकयासि’।
- ४) मम उवहासपरस्स वि एरिसं णिअमफलं जाअं।

६) संधी सोडवा.

- १) सुहत्थलाभिहाणो –
- २) तद्वस्णत्थं –
- ३) तत्थागंतूण –
- ४) जायमवरणं –

७) रुपे ओळखा.

- १) समागओ –
- २) उवहसिओ –
- ३) झलझलायंतं –
- ४) खणक्खणेइ –
- ५) काऊण –
- ६) पूयणिज्जो –

८) समास सोडवा.

१) पङ्गिदिणं –	
२) सहावकुडिलो –	
३) णिहाणभायणं –	
४) दब्वपहावेण –	
५) जणपूयणिज्जो –	
६) दुवालसविहो –	

९) खालील शब्दांचे तक्त्यामध्ये सूचनेप्रमाणे वर्गीकरण करा.

भेसिऊण, चिंतियं, दद्वृण, गिणहंतं, होऊण,
णिरिक्खिओ, पुच्छियाणि, विज्जमाणो, करंतो

कर्म.भू.धा.वि.	पूर्वकालवाचक	व.का.धा.वि.

१०) कोण कोणास म्हणाले ते लिहा.

- १) किं ण भुंजसि ?
- २) ‘भद्रे! मा भणसु एवं। पडिवण्णाणिव्वहणे केरिसं पुरिसत्तणं ?’।
- ३) ‘जइ णिच्छएण परिपालेसि ता अत्थि फलं’।




६) कम्म-परिणामो



‘वसुदेवहिंडी’ या ग्रंथाला जगभरातील कथासाहित्यामध्ये महत्वपूर्ण स्थान आहे. इ.स.च्या सहाव्या शतकात संघदासगणी यांनी श्रीकृष्णाचे वडील वसुदेवाच्या प्रवासाचे वर्णन प्राकृत भाषेमध्ये केले आहे. हिंडी म्हणजे हिंडणे, प्रवास. म्हणून या ग्रंथाचे नाव वसुदेवहिंडी होय. या ग्रंथात वसुदेवाच्या प्रवासासोबत कौरव-पांडव यांची कथासुद्धा संक्षिप्त स्वरूपात दिलेली आहे. हा ग्रंथ २ खंडांमध्ये विभागला असून या ग्रंथाचा दुसरा खंड धर्मदासगणी यांनी रचला आहे. या ग्रंथामध्ये मोठ्या प्रमाणात तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब पडलेले दिसते. याचसोबत या ग्रंथामध्ये विविध विषयांवरील अनेक कथा आलेल्या असून या कथा अत्यंत रोचक आणि उपदेशप्रद आहेत.

कर्माचा परिणाम दाखवणारी प्रस्तुत कथा देखील या कथांप्रमाणेच रोचक आणि उपदेशप्रद आहे. माणसाला त्याच्या आसक्तीचे कसे फळ मिळते हे या कथेत मांडलेले आहे.

अथि मगहा णाम जणवओ। तस्संतिए पलासगामो णाम गामो। तथ कोंकणओ णाम एगो माणुसो परिवसइ। तेण य खेत्तब्हासे समिरुक्खो रोविओ। तथ य तेण देवया ठविया। सो य माणुसो वरिसे वरिसे तम्हि देवयाए रुक्खमूळे बंधन-किवण-वणीमगाणं पभूयमण्ण-पाणं देइ, छगलं च णिवेदेइ। एवं च सो कालेण बहुण कालगओ। तओ गिद्ध-गढिअ-मुच्छिअ-अज्ञोववण्णो तव्वत्तियाए य तिरिक्खजोणियणिव्वत्तियाउओ अप्पणो चेव घरे छगलियापुत्तो जाओ।



ततो केणइ कालंतरेण तस्स पुतेहिं ‘अम्हाणं उवरओ ताओ’ त्ति काऊणं भोयणं सज्जावियं। ततो ते मित्त-बंधवसहिया उवाइउं जडिउं गया। छगलो वि य मंडेउं तथेव णीओ। गंध-पुण्फ-मल्ल-पूयाविसेसेण य अच्चिया देवया। घरमहत्तरणहिं च भणियं- छगलओ उवणिज्जउ। ततो तस्स


पुत्तो देवयदिण्णो णाम छगलयं आणेउं गओ। सो य तं गलए बंधिऊण बेबयंतं आणेइ।

तेण य समएणं समणा समियपावा साहुजोग्देसभाए रुक्खाभासे वीसमंति। सो य तेण पएसेण आणिज्जइ। तओ अइसयसमावणेणं तथ साहुणा भणिओ-

सयमेव य रुक्ख रोविए, अप्पणियाए वितड्हि कारिया।

उवाइयलद्धया य से, किं छगला! बे वि त्ति वाससे?॥

तं च साहुणो वयणं तस्स पुतेण सुयं। सो य छगलओ तुणिक्को ठिओ। ततो से पुत्तो साहुसगासे उवगंतूण भणइ- ‘किं भयवं ! तुब्बेहिं एस छगलओ भणिओ जेण तुणिक्को ठिओ?’ तओ तेण साहुणा अणलियवयण-परमत्थेण भणिओ- ‘देवाणुप्पिया ! एस छगलओ तुब्बं पिया भवइ। एयं तुब्बं साहइ- अहं ते पिया, मा मं मारेह त्ति। तुब्बेण परियच्छह।’ तओ तेण कोंकणअपुतेण साहू भणइ- ‘किह पुण अम्हेहिं पत्तियव्वं ? जहा एस अम्हं पिया भवइ’ त्ति। तओ सो साहू पुव्वबुत्तंतं साहइ, सहेउयं सकारणं



साभिण्णां से परिकहेइ।

तओ से पुतो तद्रिसाविओ पायवडिउट्टिओ य, तेसि भाउयाण सब्बं जहाभूअत्थं साहइ। तओ ते परमविम्ह्य-समावणा साहुणो पायमूलं गंतूण वंदिऊण, मित्त-बंधव-सयण-परियण-सहिया सब्बे संवेगसमावणा सीलव्ययाइं घेतूण छगलयं च सघराइं गया। छगलओ वि साहुपसाएण

मुक्को। ताणं चिय तप्पभिं अरहंतदेवया, साहुणो य दक्षिणेया।

तं एयं जहा तेणं कोंकणएणं सयं-कयकम्म-विवागजणियं दुक्खं संसारो य संपत्तो एवं तुमए वि अप्पणो पुतो सयमेव संसारमहाकडिल्ले छूढो।

सद्वथा

मग्हा – मगध नावाचे राज्य, ज्याला सध्या बिहार राज्य म्हणून ओळखले जाते.

जणवओ – जनपद, राज्य

तस्संतिए – त्याच्या आत, जवळ

पलासगामो – पलाशग्राम नावाचे गाव

कोंकणओ – कोंकणक नावाचा एक माणूस

खेत्तब्भासे – शेताजवळ

रोविओ – लावला, रोवला

ठविया – ठेवली

वरिसे वरिसे – दरवर्षी

पभूयं – भरपूर, प्रभूत

छगलं/छगलयं – बोकडाला

णिवेदेइ – नैवेद्य दाखवत असे, बळी देत असे

कालगओ – मरण पावला

गिद्धगडिअमुच्छिअज्ञोववणो – आसक्त, रत, मोहित, त्याच विचारात गढलेला तो

तिरिक्खजोणियणिव्वत्तियाउओ – तिर्यच (पशुपक्ष्यांच्या) योनीत जन्माला आलेला

उवरओ – निधन झाले (म्हणून)

सज्जावियं – तयार करविले

उवाड़ुं जड़ुं – नवस फेडण्यासाठी

घरमहत्तरणहिं – घरातल्या मोठ्या माणसांनी

उवणिज्जउ – जवळ आणावे

देवयदिणो- देवदत (नावाचा)

बेबयंतं – बें बें आवाज करीत

समियपावा – ज्यांची पापे शमन झाली आहेत असे

साहुजोगदेसभाए – साधूंना बसण्यास योग्य अशा जागी

रुक्खाभासे – झाडाच्या जवळ

वीसमंति – विश्रांती घेत होते

अइसयसमावणोेण – अतिशय (ज्ञान) मिळवल्याने, आत्मज्ञान चांगल्या प्रकारे मिळवल्यामुळे

अप्पणियाए – स्वतःच

वितड्हि – पार (देवासाठी बांधलेला)

उवाइयलद्ध्या – नवसाने प्राप्त

वाससे – (बें बें असे का) बोलत आहेस ?

तुण्हिक्को – शांत झालेला, मौन धारण केलेला

साहुसगासे – साधूंच्या जवळ

उवगंतूण – जवळ जाऊन

अणलियवयणपस्मथेण – खोटे न सांगता सद्वावाने

साहङ्ग – सांगत आहे

ण परियच्छह – ओळखले नाही

पत्तियव्वं – (आम्ही कसा) विश्वास ठेवावा

साभिण्णां – खाणाखुणांसहित

तद्रिसाविओ – ते दाखवलेला

पायवडिउट्टिओ – पाया पडून उठला

जहाभूअत्थं – जसे घडले तसे

संवेगसमावणा – विरक्ती प्राप्त झालेले

सीलव्ययाइं – शीलब्रते इ. नियम (सदाचरणाचे नियम) (येथे शीलब्रते म्हणजे जैन तत्त्वज्ञानानुसार ५ अणुब्रते, ३ गुणब्रते व ४ शिक्षाब्रते असे एकूण १२ नियम अभिप्रेत आहेत)

तप्पभिं – तेब्हापासून

अरहंतदेवया – तीर्थकर, अत्यंत पूजनीय असे देव

दक्षिणेया – ते पूजनीय / वंदनीय झाले (त्यांना दक्षिणा दिली जाऊ लागली)

सयं-कयकम्मविवागजणियं – स्वतः केलेल्या कर्मांच्या परिणामातून निर्माण झालेले

संसारमहाकडिल्ले – संसाररूपी घनदाट अरण्यात छूढो – सोडले आहे

१) माध्यम भाषेत भाषांतर करा.

- १) अत्थि मग्हा छगलियापुत्तो जाओ।
- २) तओ से पुत्तो दकिखणेया ।
- ३) ततो केणइ बेबयंतं आणेइ।
- ४) तं च साहुणो पिया भवइ त्ति ।

२) उत्तरे लिहा.

- १) कोंकणकाच्या कर्मचा परिणाम सांगा.
- २) साधूने बोकडाला केलेल्या मदतीचे स्वतःच्या शब्दात वर्णन करा.
- ३) वडिलांच्या मृत्युनंतर मुलांनी दिलेल्या गावजेवणाचे वर्णन करा.

३) संदर्भासहित स्पष्टीकरण करा.

- १) किं छगला! बे वि त्ति वाससे ?
- २) देवाणुप्पिया! एस छगलओ तुब्बं पिया भवइ।

४) कारणे लिहा.

- १) कोंकणकाला तिर्यच योनीत बोकडाचा जन्म मिळाला, कारण
- २) बोकडाची साधूच्या कृपेने मुक्तता झाली, कारण

५) चौकटी पूर्ण करा.

- १) मग्हो जणवए ठिओ गामस्स णाम-
(पलासगामो/धुंधओ गामो)
- २) कोंकणअस्स बीओ जम्मो -
(वाणरस्स/छगलअस्स)
- ३) छगलं वहाओ मुक्कंतो जणो -
(मितो/साहू)

६) रूपे ओळखा.

- १) काऊण -
- २) उवणिज्जउ -
- ३) गतो -

४) आणेइ -

- ५) ठितो/ठिओ -
- ६) घेतूण -

७) समास सोडवा.

- १) बंभणकिवणवणीमगा -
- २) मित्तबंधवसयणपरियणा -
- ३) खेत्तब्भासे -
- ४) णरणारीओ -

८) समास ओळखा.

- १) अण्णपाणं -
- २) अहोरत्तं -
- ३) इत्थीपुरिसा -

९) समास करा.

- १) वरिसे-वरिसे -
- २) जहा आउयं तहा -
- ३) लाभो वा अलाभो वा -
- ४) जाव जीवो ताव -

१०) प्राकृत समानार्थी शब्द लिहा.

- १) जणवओ -
- २) अब्भासो -
- ३) मितो -
- ४) बंधवा-

११) प्राकृत विरुद्धार्थी शब्द लिहा.

- १) किवण -
- २) वणीमग -
- ३) तुणिक -
- ४) दुक्ख -

१२) या पाठाबद्दल तुमचे मत/विचार मांडा.



७) सिप्पिपुत्तो


‘सिप्पिपुत्तो’ हा धडा ‘पाइअविनाणकहा’ या ग्रंथातून निवडला आहे. याचे लेखक विजयकस्तूरसूरीश्वरजी हे आहेत. (या लेखकाची माहिती ‘बवहारकुसलो हालिओ’ या पाठात दिली आहे). शिक्षक जरी सतत विद्यार्थ्यांच्या चुका दाखवत असले तरी त्यामागे विद्यार्थ्यांचे भले व्हावे, तो विद्यार्थी त्या विषयात पारंगत व्हावा हाच हेतू असतो, असा बोध या पाठातून दिला आहे.

अवंतीए पुरीए इंददत्तो णाम सिप्पिवरो अ पुत्तो सोमदत्तो णाम। सो पिउस्स सगासंमि सिप्पकलं सिकखंतो कमेण पिअराओ वि अईव सिप्पकलाकुसलो जाओ। सोमदत्तो जाओ पडिमाओ णिम्मवेइ, तासु तासु पिआ कंपि कंपि भुळं दंसेइ, कया वि सिलाहं ण कुणेइ। तओ सो सुहुमदिट्टीए सुहुमं सुहुमं सिप्पकिरियं कुणेऊण पियरं दंसेइ, पिआ तत्थ वि कंपि खलणं दरिसेइ, ‘तुमए सोहणयरं सिप्प कयं’ ति ण कयाई तं पसंसेइ।

तेण सुमिणेण अमुगाए भूमीए पहावसालिणी गणेसस्स पडिमा अतिथि त्ति संबोहिओ।

तया लोगेहिं सा पुढवी खणिआ, तीए पुहवीए सुंदरयमा अणुवमा गणेसस्स मुत्ती णिण्या। तद्वंसणत्तं बहवा लोगा समाग्या, तीए सिप्पकलं अईव पसंसिरे।

तया सो इंददत्तो वि सपुत्तो तत्थ समागओ। सो गणेसपडिमं ददूणं पुत्तं कहेइ- ‘हे पुत ! एसच्चिअ सिप्पकला कहिज्जइ। केरिसी पडिमा णिम्मविआ, इमाए



अपसंसमाणे पिउमि सो चिंतेइ-‘मम पिआ मज्जा कलं कहं ण पसंसेज्जा ? तओ तारिसं उवायं करेमि, जओ पियरो मे कलं पसंसेज्जा।’ एग्या तस्स पिआ कज्जप्पसंगेण गामंतरे गओ, तया सो सोमदत्तो सिरिगणेसस्स सुंदरयमं पडिमं काऊण, तीए हिडुंमि गूढं णियणार्मंकियचिणं करिऊण, तं मुत्तिं णियमित्तद्वारेण भूमीए अंतो ठवेइ। कालंतरे गामंतराओ पिआ समागओ। एग्या तस्स मित्तो जणाणमगओ एवं कहेइ- ‘अज्ज मम सुमिणो समागओ,

णिम्मवगो खलु धण्णयमो सलाहणिज्जो य अतिथि। पासेसु, कत्थ वि भुळं खुण्णं च अतिथि ? जइ तुमं एआरिसिं पडिमं णिम्मवेज्ज, तया ते सिप्पकलं पसंसेमि, णण्णहा।’

पुत्तो वि कहेइ- ‘हे पियर ! एसा गणेसपडिमा मए च्चिय कया। इमाए हिडुंमि गुत्तं मए णामंपि लिहिअमतिथि। पिआवि लिहिअणामं वाइऊण खिण्णहियओ पुत्तं कहेइ- ‘हे पुत ! अज्जदिणाओ तुमं एरिसं सिप्पकलाजुत्तं सुंदरयमं पडिमं काउं कया वि ण तरिस्सइ। जया हं तव सिप्पकलासु



भुळूं दंसंतो, तया तुमं पि सोहणयरकज्जकरणतल्लिच्छो सण्हं सण्हं सिप्पं कुणंतो आसि, तेण तव सिप्पकलावि वडूंती हुवीअ । अहुणा मम सरिच्छो णण्णो । इह मंदूसाहेण तुम्हमि एआरिसी सिप्पकला ण संभविहइ ।'

एवं सो सरहस्सं पिउवयणं सुणिऊण पाएसु पडिऊण पिउतो पसंसा-करावण-सरूव-णिआवराहं खामेइ, परंतु सो सोमदत्तो तओ आरब्ध तारिसिं सिप्पकलं काउं असमत्थो जाओ।

सद्वत्था

सिप्पिवरो- श्रेष्ठ, कुशल शिल्पकार

सिक्खंतो- शिकत असताना

सरिच्छो - सारखे

सगासांमि - जवळ

णिम्मवेइ - निर्माण करत असे

भुळूं - चूक

सिलाहं - प्रशंसा

सुहुमदिट्टीए- बारीक नजरेने

सुहुमं - सूक्ष्म

खलणं - त्रुटी, कमतरता

सोहणयर/-यरं - चांगल्यातील चांगले, जास्त सुंदर

कयाई - कधीही

पसंसेइ - प्रशंसा करतो

अपसंसमाणे - प्रशंसा केली नसताना

सुमिणो - स्वप्न

अमुगाए - अमुक अमुक

संबोहिओ - सांगितले

खणिआ - खणली

णिगआ - निघाली

पसंसिरे - प्रशंसा करू लागले

कहिजड - म्हणतात, म्हटले जाते

णिम्मवगो - निर्माता, रचनाकार

सलाहणिज्जो - प्रशंसनीय

खुण्णं - खंडित

णण्णहा - ण+अण्णहा - अन्यथा नाही

हिट्टुमि - खाली

गुत्तं - गुप्त रूपाने

वाइऊण - वाचून

ण तरिस्सड - करू शकणार नाही

कज्जकरण - काम करण्यात

सण्हं - बारीक, सूक्ष्म

कुणंतो - करत असताना

तल्लिच्छो - तल्लीन

मंदूसाहेण - मंद + ऊसाहेण- उत्साह कमी झाल्यामुळे

सरहस्सं - अर्थपूर्ण, सहेतु

हुवीअ - झाली

अहुणा- आता (काळवाचक अव्यय)
णणो- ण+अणो- दुसरा कोणी नाही

खामेड़ - माफी मागतो, क्षमा मागतो
णिआवराहं - स्वतःच्या अपराधाची

सज्जाओ

१) माध्यम भाषेत भाषांतर करा.

- १) अपसंसमाणे पडिमा अतिथि ।
- २) पुतो वि कहेइ वङ्घंती हुवीअ ।
- ३) तया लोगेहिं सा य अतिथि ।
- ४) एवं सो सरहस्सं असमत्थो जाओ।

२) सविस्तर उत्तरे द्या.

- १) इंद्रदत्ताने सोमदत्ताची प्रशंसा न करण्यामागील विचार स्वतःच्या शब्दात मांडा.
- २) अतिप्रशंसेचा परिणाम काय होतो, हे पाठाबाहेरील उदाहरण देऊन स्वतःच्या शब्दात मांडा.
- ३) शिल्पकलेचे महत्त्व सांगा.

३) संदर्भासह स्पष्टीकरण द्या.

- १) 'अज्ज मम सुमिणो समागओ, तेण सुमिणेण अमुगाए भूमीए पहावसालिणी गणेसस्स पडिमा अतिथि।'
- २) जइ तुमं एआरिसिं पडिमं णिम्मवेज, तया ते सिप्पकलं पसंसेमि, णण्णहा।
- ३) हे पियर! एसा गणेसपडिमा मए च्चिय कया।
- ४) 'मम सरिच्छो णणो। इह मंदूसाहेण तुम्हम्मि एआरिसी सिप्पकला ण संभविहिइ।'

४) एका शब्दात उत्तरे द्या.

- १) इंद्रदत्त शिल्पकाराच्या नगरीचे नाव -
- २) इंद्रदत्ताच्या मुलाचे नाव -
- ३) सोमदत्ताने बनवलेली प्रतिमा -

५) कारणे लिहा.

- १) इंद्रदत्ताने सोमदत्ताच्या शिल्पकलेची प्रशंसा केली नाही -
- २) सोमदत्ताने गणेशाची मूर्ती जमिनीखाली लपवून ठेवली -

६) समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा.

अ गट	ब गट
१) भुलं	अ) भूमी
२) पुहवी	ब) मुत्ती
३) पडिमा	क) चुकं

७) योग्य शब्द निवडून तक्ता पूर्ण करा.

सिक्खंतो, कुणेऊण, पसंसेज्जा, जाओ, कयं, काऊण, गओ, करिऊण, समागओ, खणिआ, णिगया, ददूणं, सलाहणिज्जो, वङ्घंती, सुणिऊण, दंसंतो

पूर्वकाल वाचक	उपसर्ग लागलेले धातू	व.का.धा.वि.	विध्यर्थक	कर्म.भू.धा.वि.



१) सुहासिआइं

गाथासप्तशती हा महाराष्ट्री प्राकृतमध्ये रचलेला आद्य ग्रंथ आहे. सातवाहन कुळातील राजा हाल याने गाथासप्तशती संपादित केली आहे असे मानले जाते. इसवी सनाचे पहिले शतक हा हाल राजाचा काळ मानला जातो. सातवाहन कुळाचा प्राकृतभाषेकडे ओढा होता. त्यामुळे प्राकृत भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

गाथासप्तशती हा मुक्तककाव्य या प्रकारातील गाथासंग्रह आहे. या गाथा मुख्यत्वेकरून ग्रामवासियांकडून एकत्रित केल्यामुळे यामध्ये सर्वसामान्य जनतेचे रोजचे अनुभव ग्रथित केलेले दिसतात. त्यामुळे या गाथांमधून वाचकाला तत्कालीन सामाजिक संदर्भ समजण्यास मदत होते. तसेच या गाथा भावनाप्रधान असून शृंगारसाबरोबरच शांतरस, रौद्ररस, करुणरस इ. रसांचा आणि वात्सल्याचा ही परिपोष झालेला दिसतो. या ग्रंथामध्ये सज्जन, दुर्जन, प्रेमभावना, नातेसंबंध अशा अनेक विषयांवर गाथा रचलेल्या आहेत. असे असले तरी स्निया, त्यांचे मन(भावना), त्यांचे सामाजिक स्थान इ. गोष्टींचाही विशेष विचार गाथासप्तशतीमध्ये आढळतो.

गाथांचा सुभाषित म्हणून विचार करताना केवळ उपदेशपरवचन एवढाच मर्यादित विचार न करता सुभाषित म्हणजे ‘चांगल्या प्रकारे सांगितलेले’ असासुद्धा विचार करायला हवा. या व्याख्येनुसार सुंदर, नाविन्यपूर्ण कविकल्पना यांना सुद्धा सुभाषितच म्हणता येईल. गाथासप्तशती अशा सुंदर सुंदर कल्पनांनी भरलेली आहे. त्यांचा अभ्यास करणे हे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरेल.

(१ ते १० गाथा पाठांतरासाठी नेमल्या आहेत)

सज्जन

दढ-रोस-कलुसिअस्स वि सुअणस्स, मुहाहि विष्पिअं कत्तो।
राहु-मुहम्मि वि ससिणो किरणा, अमअं विअ मुअंति॥१॥

अवमाणिओ वि ण तहा दुम्मिज्जइ, सज्जणो विहव-हीणो।
पडिकाउं असमत्थो, माणिज्जंतो जह परेण॥२॥

कलहंतरे वि अविणिगआइं, हिअअम्मि जरमुवगआइं।
सुअण-कआइ रहस्साइं, डहइ आउ-कखए अगी॥३॥

वसणम्मि अणुव्विगा, विहवम्मि अगव्विआ, भए धीरा।
होंति अहिण्ण-सहावा, समेसु विसमेसु सप्पुरिसा॥४॥

जीहाइ कुणंति पिअं, भवंति हिअअम्मि णिव्वुइं काउं।
पीडिज्जंता वि रसं जणंति, उच्छू कुलीणा आ॥५॥

दुर्जन

उअअं लहिऊण उत्ताणिआणणा, होंति के वि सविसेसं।
रित्ता णमंति सुझं, रहड्ड-घडिअ व्व कापुरिसा॥६॥

उछावंतेण ण होइ, कस्स पास-ट्टिएण ठड्हेण।
संका मसाण-पाअव,-लंबिअ-चोरेण व खलेण॥७॥

धण्णा बहिरा अंधा ते च्चिअ, जीअंति माणुसे लोए।
ण सुउंति पिसुण-वअण, खलाण रिद्धि ण पेक्खंति॥८॥

संकीर्ण

ण गुणेण हीरइ जणो, जो जेण भाविओ तेण।
मोतूण पुलिंदा मोत्तिआँ, गुंजाओ गेणहंति॥९॥

चावो सहाव-सरलं विच्छिवइ, सरं गुणम्मि वि पडंतं।
वंकस्स उज्जुअस्स अ संबंधो, किं चिरं होइ?॥१०॥

सव्वाअरेण मग्गह पिअं जाण, जइ सुहेण वो कज्जं।
जं जस्स हिअअ-दइअं, तं ण सुहं जं तहिं णथ्यि॥११॥

जं जं आलिहइ मणो, आसावटीहिं हिअअ-फलअम्मि।
तं तं बालो व्व विही, णिहुअं हसिऊण पम्हुसइ॥१२॥

जे जे गुणिणो, जे जे अ चाइणो, जे विअङ्गविणाणा।
दारिद्र! रे विअक्खण!, ताणं तुमं साणुराओ सि॥१३॥

सद्धत्था

दढ – खूप, अतिशय, दृढ

रोस – क्रोध, राग

कलुसिअस्स – गदूळ झालेल्याचा, ग्रासलेल्याचा

राहू – पुराणातील एक ग्रह, राहू चंद्राला गिळतो म्हणून चंद्रग्रहण होते अशी पौराणिक आख्यायिका आहे. पण आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने सूर्य आणि चंद्राच्या मधोमध पृथ्वी येते आणि तिची सावली चंद्रावर पडते हे चंद्रग्रहण होय

अमअं – अमृताला

मुअंति – बाहेर टाकतात

ससी – चंद्र

दुम्पिज्जइ – दुःखी होतो

विहवहीण – संपत्तिरहित, दरिद्री

पडिकाउं – परतफेड करण्यास

माणिज्जंतो – सत्कार केला जात असताना

अविणिगआँ – बाहेर न पडलेली, उघड न सांगिलेली

हिअअम्मि – अंतःकरणात

जरमुवगआँ – वृद्ध झालेली

रहस्साँ – गुपिते

आउक्खाए – मृत्यु झाल्यावर, मरणानंतर

वसणम्मि – संकटात

अणुव्विग्गा – खिन्न होत नाहीत, अनुद्विग्ग

अगव्विआ – गर्विष्ठ नसतात, गर्वरहित

अहिणणसहावा – स्वभावात बदल होत नाही, स्थितप्रज्ञ

समेसु विसमेसु – अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीत

जीहा – जीभ

णिव्वुऱ – आनंद, समाधान

पीडिज्जंता वि – पिळून काढले तरी

उच्छू – ऊस

उत्ताणिआणणा – तोंड वर केलेले

रित्ता – रिकामी (झाल्यावर)

रहव्वघडिअ – रहाटगाडगे

कापुरिसा – दुर्जन (बहुवचन)

ठड्हेण – स्तब्ध झालेल्याकडून, न बोलता उभ्या राहिलेल्या

मसाण – स्मशान, अंत्यसंस्काराची जागा

संका – भीती

पिसुणवअण – दुष्टांचे बोलणे

रिद्धि – ऐशवर्याला

पुलिंदा – शिकारी, व्याध (ब.व.)

मोत्तिआँ – मोती (बहुवचन)

विच्छिवड - (धनुष्य) फेकते
वंकस्स - वाकड्याचा, दुष्ट स्वभावाचा
उज्जुअस्स - सरळ स्वभावाचा
मग्गह - शोध घ्या
हिअअ-दड्हअं - मनाला भावणारे, आला
आलिहड - विचारतो, रेखाटतो
आसावटीहिं - आशारूपी कुंचल्यांनी

विही – ब्रह्मदेव
णिहुं – हळूच, गुपचुप
पम्हुसइ – पुसून टाकतो
चाइणो – त्यागी
विअहृ-विण्णाणा – शास्त्रनिपुण
विअक्खण – अरे हुशार, चतुर (रे दारिद्र्या)
साणुराओ – प्रेम करणारा

सज्जाओ

- १) एका वाक्यात उत्तरे द्या.**

 - १) चंद्राच्या किरणांचे सज्जनांशी दाखवलेले साधम्र्य सांगा.
 - २) अंध व बहिरे कोणत्या गोष्टीसाठी धन्य आहेत.
 - ३) मनुष्य अशावेळी प्रसन्न होतो.

२) थोडक्यात उत्तरे लिहा.

 - १) दारिद्र्याचे वर्णन करा.
 - २) पुलिंदाची उपमा स्पष्ट करा.

३) सविस्तर उत्तरे द्या.

 - १) पाठामध्ये सांगितलेली दुर्जनांची वैशिष्ट्ये लिहा.
 - २) पाठाच्या आधारे सज्जनांचे वर्णन करा.

४) संदर्भासह स्पष्टीकरण करा.

 - १) पीडिज्जंता वि रसं जणांति उच्छू कुलीणा अ ।
 - २) वंकस्स उज्जुअस्स अ संबंधो किं चिरं होइ ?
 - ३) तं तं बालो व्व विही, णिहुअं हसिऊण पम्हुसइ।

सज्जन


७) कंसातील योग्य शब्द निवडून समानार्थी-विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा.

(दुक्ख, दुज्जणे, अकुलीणा, जीवण, हिअं)


सज्जणे	
कुलीणा	
उअअं	
सुहं	
आहिअं	

८) समानार्थी शब्द योजून रेखाजाल पूर्ण करा.

१)



२)



२) लोहस्स परिणामे

बाराव्या शतकात होऊन गेलेल्या सोमप्रभाचार्यांनी ‘कुमारपालप्रतिबोध’ नावाचा ग्रंथ लिहिला. सोमप्रभसूरींनी सामाजिक, नैतिक आणि धार्मिक आचाराविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘कुमारपालप्रतिबोध’ या कथा-ग्रंथाची रचना केली. सोमप्रभसूरी यांचा जन्म प्राग्वाट कुळातील वैश्य परिवारामध्ये झाला. हे संस्कृत, प्राकृत आणि अपभ्रंश प्राकृतचे प्रकांड पंडित होते. आचार्य हेमचंद्र यांच्या उपदेशाने प्रभावित होऊन चालुक्यवंशी राजा कुमारपाल याने जैन धर्माचा स्वीकार केला होता. कुमारपालाच्या मृत्यूनंतर अकरा वर्षांनी ‘कुमारपालप्रतिबोध’ या कथाग्रंथाची रचना करण्यात आली. या ग्रंथामध्ये एकूण ५ अध्याय (प्रस्ताव) असून त्यामध्ये ५६ कथा आहेत.

या उताऱ्यात सागर व्यापाऱ्याची कथा आली असून द्रव्याच्या लोभामुळे त्याच्यावर, एकामागून एक संकटे कशी कोसळतात त्याचे सुंदर वर्णन आलेले आहे.

अत्थि भरहम्मि णयरी मिहिला, रमणीया मणहरागारा।

पायारेण वरेणं परियरिया, जा परागम्मा॥१॥

वेसमण-समाण-धणो, तत्थ वणी अत्थि साअरो णाम।

अत्थं चिय पुरिसत्थं, मण्णइ सो लोभ-गह-गहिओ॥२॥

करिसण-हट्ट-कलंतर,-वणिज-पमुहे धणज्जणोवाए।


विविहे सो कुणइ सया, अगणंतो अप्पणो दुक्खं॥३॥

कडिया वि तेण दिढ्हो, जोगप्पो जोगिओ गरुय-गव्बो।

तत्तो ‘का तुह सत्ति?’ त्ति, पुच्छिओ दंसिओ जोई॥४॥

तो साअरेण कुत्तो ‘जोगिंद, ण मे पओयणं किं पि।

गह-गिरि-पमुहेहिं, पाडिएहिं उप्पाडिएहिं वा॥५॥



जइ अथि कणय-सिद्धी, ता तं दंसेसु मे, किमण्णेण ?'।
 तो जोगिएण भणियं, 'कणगं आणेसु किंचि तुमं॥६॥
 तं झत्ति जेण दुगुणं करेमि', तो साअरेण आणीअं।
 कणअस्स करिसमेकं, कवडेण तमगिणा धमिअं॥७॥
 खिविऊण णिअय-कणयं, छण्णं तं जोगिणा कअं दुगुणं।
 तो कुणइ विम्हिओ, तस्स आयरं सागरो गरुअं॥८॥
 जोगी भणइ किलेसेण, 'इत्तिएव होइ बहुयं पि'।
 तो कणग-पल-सयं, सागरेण जोगिस्स उवणीयं॥९॥
 तं सयल-णिसं दोहि वि, धमियं जलणेण तो चरमजामे।
 सुतम्मि सायरे गिण्हऊण, तं जोगिओ णट्टो॥१०॥
 'हा ! मुट्ठो' त्ति विसण्णो, कयाऽवि केणाऽवि सागरो भणिओ।
 'देसंतर-वाणिज्जे कीरंतं, होइ धण-लाहो'॥११॥
 काऊण महा-सत्थं, गहिऊण कयाणआइं विविहाइं।
 लंधिय-विसम-अरण्णो, सो पत्तो तामलित्तिपुरिं॥१२॥
 कअ-विक्कए कुणंतस्स, तस्स जाओ तहिं बहुअं लाहो।
 सो तहाऽवि असंतुट्ठो, समुद्रमवगाहिउं महइ॥१३॥
 तेण गहियं पवहणं, कद्मअं अप्णो चरित्तं व।
 चित्तं ण जत्थ थेवो वि, विलसए लोह-संबंधो॥१४॥
 दीवंतर-जुगाइं किणियाइं, कयाणगाइं विविहाइं।
 कण-घय-तिळ्ह-जलिंधण,-पमुहाणं संगहो विहिओ॥१५॥
 अह पिल्लियं पवहणं, वजंताउज्ज-रव-भरिय-भुवणं।
 तत्थ कय-मंगलो, परियणेण सह सागरो चाडिओ॥१६॥



मउम्मतो व्व विसंटुल,-पयप्पयारो महोयही जाओ।
 फुट्टुं तओ पवहणं, पडियं उद्दाउ भंडं च॥१७॥

अह साअरेण लङ्घं फलयं, पिय-माणुसं व हियएण।
 घितूण तं समुद्रे सो, भमिओ सत्त-दियहाइ॥१८॥

पत्तो कहं पि तीरे सो, दिट्ठो णिद्दएहिं मिच्छेहिं।
 पावंति लोह-विवसा जं, वसणुत्तिरिविडं जीवा॥१९॥

सद्गत्था

मिहिला – मिथिला (नगरी)

मणहरागारा – सुंदर आकार असणारा

पायारेण – प्राकाराने, तटबंदीने

वरेणं – श्रेष्ठ (मजबूत)

परियरिया – वेढलेली (होती)

परागम्मा – (जिच्या) पलिकडे जाण्यास अवघड, शत्रूंना दुर्जय

वेसमणसमाणधणो – कुबेराप्रमाणे धनी/श्रीमंत असणारा

वणी – व्यापारी

लोभगहगहिओ – लोभरूपी ग्रहाने (पिशाच्चाने) पछाडलेला

करिसणहट्टुकलंतरवणिजपमुहे – शेती, दुकान, (व्याजावर)

पैसे देणे, व्यापार यांच्यामध्ये प्रमुख

धणज्जणोवाए – पैसा मिळविण्याचे उपाय

अगणंतो – पर्वा न करता

जोगप्पो – योगात्मा, योगी

गरुयगव्वो – मोठा गर्व/अभिमान असणारा, अत्यंत गर्विष्ठ, अभिमानी

सत्ति – सामर्थ्य, शक्ती

कणयसिद्धी – सोन्याची प्राप्ती

दुगुणं – दुप्पट

करिसमेकं – एक पल, (कोणत्याही) वजनाचा चौथा हिस्सा

कवडेण – कपटाने

धमिअं/धमियं – तापवले

खिविऊण – टाकून

छणं – कपट, माया

विम्हिओ – आश्चर्यचकित झालेला

किलेसेण – क्लेशाने, कष्टाने

उवणीयं – जवळ ठेवले, जवळ आणले

सयलं णिसं – संपूर्ण रात्र

चरमजामे – शेवटच्या प्रहरी

मुट्ठो – (मी) लुटला गेलो

महासत्थं – मोठा तांडा/समूह

कयाणआइं/कयाणगाइं – विकण्याचे सामान

लंघियविसमअरणणो – भयंकर अरण्य ओलांझून

महङ – इच्छा करतो

पवहणं – नौका/यान

कट्टमअं – लाकडाची, लाकडी

थेवो – अल्प, थोडे

किणियाइं – खरेदीचे सामान

पिल्लियं – (नौका) ढकलली/हाकारली

वजंताउज्जरवभरियभुवणं – वाजत असलेल्या वाद्यांच्या

निनादाने जग भरून गेले असता

विसंटुलपयप्पयारो – झोकांड्या देत पावले टाकणारा

उद्दाउ – उद्र नावाच्या प्राण्याच्या कातड्यापासून बनविलेली

थैली

णिद्दएहिं – निष्ठुरांकझून

मिच्छेहिं – म्लेच्छांकझून (एक प्रकारची जात)

लोहविवसा – लोभाच्या आधीन झालेले

वसणुत्तिरिविडं – संकटांची उतरंड

सज्जाओ

१) माध्यम भाषेत भाषांतर करा.

- १) अथि भरहमि लोभ-गह-गहिओ॥
- २) तो साअरेण आणेसु किंचि तुमं॥
- ३) जोगी भणइ तं जोगिओ णट्हो॥
- ४) अह सागरेण वसणुत्तिरिविं जीवा॥

२) प्राकृतमध्ये उत्तरे द्या.

- १) का णयरी रमणीया अथि ?
- २) सागरो कस्सिं समाणो अथि ?
- ३) जोगिएण सागरो किं आणिउं कहिओ ?
- ४) कणयं केण साहेज्जेण धमियं ?
- ५) महोयही केण समो जाओ ?
- ६) सायरो समुद्रे कइवय-दिअहाइं भमिओ ?

३) थोडक्यात उत्तरे लिहा.

- १) ताप्रलिसी नगरीला जाताना सागर स्वतःबरोबर घेऊन गेलेल्या वस्तूंची नावे लिहा ?
- २) सागर व्यापाच्यावर लोभाचा झालेला परिणाम सांगा ?
- ३) सागर व्यापाच्याला योगी-महाराजांकडून काय हवे होते ?

४) सविस्तर उत्तरे द्या.

- १) मिथिला नगरीचे वर्णन करा.
- २) योग्याने सागर व्यापाच्याला कसे फसविले ?
- ३) खवळलेल्या समुद्राचे वर्णन कवीने कसे केले आहे ?
- ४) ‘लोहस्स परिणामो’ या काव्याचे विवेचक रसग्रहण करा.

५) संदर्भासह स्पष्टीकरण करा.

- १) अत्यं चिय पुरिसत्यं मणिं सो लोभ-गह-गहिओ।
- २) तत्तो ‘का तुह सति ?’ ति पुच्छिओ जंपिओ जोई।
- ३) जइ अथि कणय-सिद्धी ता तं दंसेसु मे किमण्णेण ?।
- ४) ‘हा! मुट्ठो’ ति विसण्णो कयाऽवि केणाऽवि सागरो भणिओ।

६) समास ओळखून विग्रह करा.

- १) धणज्जणोवाओ – ४) मणहरागारा –
- २) कणघयतिल्लजलिंधणाण – ५) पवणुप्पाडिओ –
- ३) पियमाणुसं – ६) कयंतमहिसो –

७) अ) खालील तत्त्वा पूर्ण करा.

शब्द	विभक्ती	लिंग	वचन	शब्दार्थ
भरहमि				
रमणीया				
रत्तीए				
पायारेण				
जोगिणा				
भूमियले				
सागरो				
किलेसेण				
कणयस्स				
अहं				
पवहणं				

७) ब) धातूंची तक्त्यात सांगितलेली रूपे द्या.

धातू	कर्म.भू. धा.वि.	वर्त. विशेषण	विध्यर्थ. तृ.पु.ए.व.	भविष्यकाळ द्वि.पु.ए.व.
भम				
पाव				
कर				
उव+णी				
विलस				
गिणह				
मह				
पुच्छ				
खिव				
तर				



३) पङ्क्ताण-णअरं

‘लीलावईकहा’ (लीलावतीकथा) या नावाचे महाकाव्य महाकवी कुतूहल/कौतूहल (कोऊहल) याने लिहिले आहे. या कवीबद्दल खात्रीलायक अशी फारशी माहिती मिळत नाही. परंतु काही साहित्यिकांच्या कृतीमध्ये कुतूहल/कौतूहल कवीबद्दल जे संदर्भ मिळतात, त्यावरून या कवीचा काळ इ.स. ८०० मानता येतो. ‘लीलावईकहा’ या काव्यात कवीने स्वतःचा परिचय दिला नसला तरी त्याचे आजोबा बहुलादित्य व वडील भूषणभट्ट यांचा परिचय दिला आहे. आजोबा बहुलादित्य हे तीन वेदांमध्ये पारंगत असून होमहवनाद्वारे त्यांनी देवतांना संतुष्ट केले होते. तसेच धर्म, अर्थ, काम हे तीनही पुरुषार्थ प्राप्त केले होते. त्याचप्रमाणे भूषणभट्ट हे चारही वेदांमध्ये पारंगत असून समाजामध्ये आदरणीय होते, असे संदर्भ सापडतात.

या काव्याची नायिका लीलावती ही सिंहल द्वीपाची (सध्याचे श्रीलंका) राजकन्या आहे. या पाठामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पैठणची माहिती आली आहे.

पलय-वराह-समुद्धरण,-सोकख-संपत्ति-गरुय-भावाए।

णाणा-विह-रयणालंकियाए, भयवर्द्देष पुर्हईए॥१॥

णीसेस-सस्स-संपत्ति,-पमुइयासेस-पामर-जणोहो।

सुव्वसिय-गाम-गोहण,-भंभारव-मुहलिय-दियंतो॥२॥



अह-सुहिय-पाण-आवाण, -चच्चरी-रव-रमाउलारामो।

णीसेस-सुह-णिवासो, आसय-विसओ त्ति विक्खाओ॥३॥

जो सो अविउत्तो कय-जुयस्स, धम्मस्स संणिवेसो व्व।

सिक्खा-ठाणं व पयावइस्स, सुकयाण आवासो॥४॥

सासणमिव पुण्णाणं, जम्मुप्पति व्व सुह-समूहाणं।
 आयरिसो आयाराण, सइ सुछेत्तं पिव गुणाणं॥५॥
 अच्छउ ता णिय-छेत्तं, सेसाइं वि जत्थ पामर-वहूहिं।
 रक्खिज्जंति मणोहर,-गेयारव-हरिय-हरिणाहिं॥६॥
 इय एरिसस्स सुंदरि मज्जाम्मि, सुजणवयस्स रमणीयं।
 णीसेस-सुह-णिवासं, णअरं णामं पङ्घाणं॥७॥
 जण्णग्गि-धूम-सामलिय,-णहयलालोयणेक-रसिएहिं।
 णच्चिज्जइ ससहर-मणि,-सिलायले घर-मयूरेहिं॥८॥
 ण तरिज्जइ घर-मणि-किरण,-जाल-पडिश्द्ध-तिमिर-णियरम्मि।
 अहिसारियाहिं आमुक,-मंडणाहिं पि संचरितं॥९॥
 सापूर-थूहिया-ध्य-, णिरंतरंतरिय-तरणि-कर-णियरे।
 परिसेसियायवत्तं, गम्मइ संगीय-विलयाहिं॥१०॥
 सरसावराह-परिकुविय,-कामिणी-माण-मोह-लंपिकं।
 कल्यांठि-उलं चिय कुणइ, जत्थ दोच्चं पियाण सया॥११॥
 अह णवर तत्थ दोसो जं, वियसिय-कुसुम-रेणु-पडलेण।
 मइलिज्जंति समीरण-वसेण, घर-चित्त-भित्तीओ॥१२॥
 तत्थेरिसम्मि णयरे, णीसेस-गुणावगूहिय-सरीरो।
 भुवण-पवित्थरिय-जसो, राया सालाहणो णाम॥१३॥
 जो सो अविगहो वि हु, सव्वंगावयव-सुंदरो सुहओ।
 दुदंसणो वि लोयाण, लोयणाणंद-संजणणो॥१४॥
 सूरो वि ण सत्तासो, सोमो वि कलंक-बज्जिओ णिच्चं।
 भोई वि ण दोजीहो, तुंगो वि समीव-टिण-फलो॥१५॥

सद्धत्था

पलयवराह – प्रलयकाळी पृथ्वीला उचलून धरणारा वराह
समुद्धरण – वर काढणे
सोकखसंपत्ति – सुख-संपत्ती
रयणालंकियाए – (रयण + अलंकियाए) रत्नांनी अलंकृत
 झालेल्या
पामरजणोहो – शेतकरी किंवा सामान्य नागरिकांचा ओघ
सुव्वसियगाम – चांगल्या तळ्हेने वसलेले गाव
गोहण – गोधन, गायरूपी धन
भंभारव – (गाईच्या) हंबरण्याचा आवाज
आवाण – जास्त पिणे
चच्चरी – गायनासहित असलेले नृत्य

आसयविसओ – अशमकविषय (म्हणजेच महाराष्ट्र देश)
कयजुयस्स – सत्ययुगाचे
संणिवेसो – आश्रयस्थान
सुकयाण – चांगले काम करणाऱ्यांचे
जम्मुप्पति – (जम्म+उप्पति) जन्म व उत्पत्ती
आयरिसो – आदर्श, आरसा
सइ – (अव्यय) सदा, नेहमी
सुछेत्तं – चांगले क्षेत्र/योग्य जागा
णियछेत्तं – स्वतःचे शेत
पामरवहूहिं – सामान्य लोकांच्या पत्नींकडून
गेयारव – गाण्याचे आवाज

पइट्टाणं – पैठण (महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र)
जणगिधूम – यज्ञातून उत्पन्न झालेला अग्नी आणि धूर
सामलियणहयलालोयणेकरसिएहिं – अंधारून आलेले
 आकाश बघण्यात मग केकारव करणाऱ्या (मोरांनी)
ससहरमणि – चंद्रकांत मणि
सिलायले – दगडाच्या फळीवर
घरमयूरेहि – घरातील (पाढीव) मोरांनी
तरिज्जइ – अशक्य होते
पडिरुद्ध – अडविलेले
तिमिरिण्यरम्मि – अंधाराच्या समूहामध्ये, दाट अंधारामध्ये
अहिसारियाहिं – अभिसारिकांनी (प्रियकराला गुप्तपणे
 भेटायला जाणाऱ्या नायिका)
साणूर – देवालय
थूहिया – स्तूप
परिसेसियायवत्तं – सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी
 डोक्यावर धारण केलेले छत्र बाजूला करून/त्या छत्राशिवाय
संगीयविलयाहिं – संगीतामध्ये रमलेल्या स्त्रियांकडून,
 गायिकांकडून
सरसावराह – रममाण झाल्यामुळे घडलेला अपराध
लंपिक्कं – हरण करणारा
कलयंठिलं – कोकिळांचा समूह किंवा कुटुंब

दोच्चं – दूत कर्म
वियसियकुसुमरेणुपडलेण – फुललेल्या फुलांच्या
 रजःकणांच्या पटलाने
मझलिज्जंति – मलीन होतात.
समीरणवसेण – वाच्याच्या प्रभावामुळे
णीसेसगुणावगूहियसरीरो – सर्व गुणांनी युक्त असे शरीर
 धारण केलेला
भुवणपवित्थरियजसो – पृथ्वीवर विसृत यश असणारा
अविग्गहो – अशरीरी; पण इथे युद्धादी कलह ज्याला
 मान्य नाहीत असा
दुदंसणो – दुर्दर्शन, ज्याचे दर्शन होणे कठीण आहे असा
सूरो – सूर्य, शूर, पराक्रमी
ण सत्तासो – सात अश्व नसणारा (सूर्याच्या रथाला सात
 घोडे असतात असे मानले जाते), त्रास न देणारा
सोमो – चंद्र, सौम्य
कलंकवज्जिओ – कलंक नसणारा, निष्कलंक
भोई – साप, भोग घेणारा
दोजीहो – दोन जीभा असणारा, दुटप्पी वागणारा
तुंगो – उंच, ज्याची समाजात प्रतिष्ठा आहे, विरोधकरहित
 आहे असा, याच्यापेक्षा मोठी प्रतिष्ठा नसणारा
समीवदिणफलो – त्वरित फळ देणारा

सज्जाओ

१) माध्यम भाषेत भाषांतर करा.

- १) ण तरिज्जइ संगीय-विलयाहिं ॥
- २) अह णवर सालाहणो णाम॥
- ३) पल्य-वराह- -मुहलिय-दियंतो॥
- ४) जो सो अविउत्तो आवासो॥
- ५) सासणमिव पुण्णाणं, षिव गुणाणं॥

२) थोडक्यात उत्तरे लिहा.

- १) भगवती पृथ्वीचे वर्णन करा.
- २) ‘घराच्या भिंती मलीन झाल्या’ हे स्पष्ट करा.
- ३) शेतांचे रक्षण करणाऱ्यांचे वर्णन करा.
- ४) प्रतिष्ठान (पैठण) नगरीच्या राजाचे नाव व विशेषणे
 लिहा.

३) सविस्तर उत्तरे लिहा.

- १) प्रतिष्ठान नगरीचे वर्णन करा.
- २) अश्मक देशाचे वर्णन करा.


४) खालील गाथेतील श्लेष स्पष्ट करा.

सूरो वि ण सत्तासो, सोमो वि कलंक-वज्जिओ णिचं।
 भोई वि ण दोजीहो, तुंगो वि समीव-दिण-फलो॥

६) खालील धातूंची पाठात आलेली कर्मणी रूपे शोधून पुढील तक्ता पूर्ण करा.

धातू	कर्मणी रूप	व्याकरण
तर		
मळ		
रक्ख		
पडिराव		
णच्च		
अहिलस		

७) कृती करा.



८) समास ओळखून विग्रह करा.

रयणालंकिया -	
सस्ससंपत्ती -	
अविउत्तो -	
पयावई -	
सुक्याण -	
जण्णगी -	
सिलायले -	
कुसुमेणुपडलेण -	
लोयणाणंदो-	
दुद्दंसणो-	

९) पाठातील उपसर्गसहित रूपांची यादी करून उपसर्ग, धातू व प्रत्यय वेगवेगळे करा.

उपसर्ग	धातू	प्रत्यय

१०) पाठात आलेली 'य'श्रुतीची उदाहरणे देवून 'य'श्रुतीचा नियम स्पष्ट करा.



४) मूलदेव-धुत्तस्म अकर्खाणअं

प्राकृत साहित्यामध्ये आचार्य हरिभद्रसूरी हे अत्यंत विद्वान ग्रन्थकार, तत्त्ववेत्ते, धर्मप्रचारक होऊन गेले. त्यांनी जवळ जवळ १५० ग्रंथांची निर्मिती केली असे म्हटले जाते. त्यामध्ये ‘समरादित्यकथा’ आणि ‘धूर्ताख्यान’ हे ग्रंथ साहित्याच्या दृष्टीने विशेष प्रसिद्ध आहेत. हरिभद्रसूरी हे पुरोगामी विचारांचे लेखक, कवी, धार्मिक तत्त्ववेत्ते होते. त्यांनी रामायण, महाभारत, पुराण इ. ग्रंथांमधील अद्भुतता, अतिशयोक्ती तसेच काही असंभव काल्पनिक घटना ‘धूर्ताख्यान’ या ग्रंथात व्यंगप्रधान शैलीतून प्रभावीपणे मांडल्या आहेत.

पावसाळ्यामध्ये निवास्यासाठी नगरउद्यानात सर्व धूर्त एकत्र आले होते. सर्व धूर्तांनी आपल्याला आलेले साहसी व अद्भुत अनुभव रामायण, महाभारत, पुराण या ग्रंथांच्या आधारे सांगावेत अशी मूलदेव आपल्या धूर्त मित्रांना विनंती करतो. तेव्हा सर्व धूर्त मूलदेवाच्या विचारांशी सहमत होऊन मूलदेवासच विनंती करतात, की ‘प्रथम आपणच आपल्या अभूतपूर्व घटनांचे, स्वानुभवाचे कथन करावे’ तेव्हा धूर्त मूलदेव आपले अनुभव पुढीलप्रमाणे कथन करतो.

अह भणइ मूलदेवो, ‘जं अणुभूअं मए तरुण-भावे।
तं णिसुणेह अवहिआ, कहिज्जमाणं सुजुतीए॥१॥


तरुणतणम्मि अहअं, इच्छिअ-सुह-संपयं अहिलसंतो।
धारा-धरणद्वाए, सामि-गिं पत्थिओ सुझं॥२॥

छत-कमंडलु-हत्थो, पंथं वाहेमि गहिअ-पच्छयणो।
मत्तं पव्यय इत्तं, पिच्छामि अ गय-वरं इंतं॥३॥

मेहमिव गुल-गुलिंतं, पभिण्ण-करडामुहं महामत्तं।
दद्वृण वण-गाइंदं, भणेवेवंत-गतो हं॥४॥

अत्ताणो अ असरणो, कत्थ णिलुक्कामि हं ति चिंतंतो।
तो सहसा अ अझगओ, कमंडलुं मरण-भय-भीओ॥५॥

अह सो वि मत्त-हत्थी, ऊसविअ-करो सरोस-रत्तच्छो।
मज्जाणुमग-लगो, कमंडलुं अझगओ सिगं॥६॥



तो हं भय-संभंतो, समंतओ विद्वुअं पलोअंतो।
 हत्थिं कमंडलुम्पी, वामोहेऊण छम्मासं॥७॥
 गीवाइ णिगओ हं, हत्थी वि ममाणुमगओ णिगंतो।
 लगो बालउगंते, कुंडिअ-गीवाइ छिद्वम्मि॥८॥
 अहमवि अ णवरि पुरओ, गंगं पिच्छामि रंगिर-तरंगं।
 फेण-णिअरउद्धासं, वण-गय-दंत-कखय-तडगं॥९॥
 पहमण्णं अलहंतो तो, हं इसुवेअ-वाहिणि सिग्धं।
 बाहाहिं समुच्चिणो, गोपयमिव भारहिं विउलं॥१०॥
 तो सामि-गिहं गंतुं, छुह-तण्हा-परिसहेहिं सहमाणो।
 छम्मासा सीसेणं, धरेमि धारा धरद्वाए॥११॥
 धारेऊण य धारं, पयओ अहिवंदिऊण महसेणं।
 संपत्तो उज्जेणिं तुब्खेहिं, समं च मिलिओ हं॥१२॥
 तो जइ सच्चं एअं, तो मे हेऊहिं पत्तिआवेह।
 अह मण्णह अलिअं तं, धुत्ताणं देह तो भत्त'॥१३॥
 अइ भणइ कंडरीओ, 'को भणिही तुममसच्च-वयणं ति।
 भारह-पुराण-रामायणाणि, पुरिसो विआणंतो'॥१४॥
 परिभणइ मूलदेवो, 'सो हत्थी कुंडिआइ कह माओ ?
 कह भमिओ छम्मासं, कमंडले तम्मि वणहत्थी॥१५॥
 सुहुम-च्छिद्वेण कमंडलाओ, कह णिगओ अहं सो आ।
 णिगंतो वणहत्थी, बालउगंते कहं लगो॥१६॥
 कह गंगा उत्तिणा, बाहाहिं मए सुदूरतर-पारा।
 कह छम्मासं धरिआ, भुक्खिअ-तिसिएण-उदय-धारा ?'॥१७॥

सद्विद्या

- तरुणभावे** – तरुणावस्थेत
- अवहिआ** – सावधचित्ताने
- सुजुत्तीए** – युक्तिपूर्वक, तर्कशुद्ध
- अहअं** – मी
- अहिलसंतो** – अभिलाषा किंवा इच्छा करीत
- धाराधरणद्वाए** – (जल) धारा धारण करण्यासाठी
- सुझं** – खूप वेळ (क्रियाविशेषण)
- वाहेमि** – चालत होतो, जात होतो
- पच्छयणो** – शिदोरी
- मत्तं** – मदोन्मत्त

- इत्तं** – एवढा
- पिच्छामि** – पाहिले
- इंतं** – येणारा
- गुलगुलिंतं** – हत्तीचा चीत्कार, गडगडाट
- पभिण्णकरडामुहं** – उन्मळलेल्या वृक्षाप्रमाणे मुख असणारा
- वेवंतगत्तो** – थरथरणारे शरीर असलेला
- अत्ताणो** – त्राण नसलेला
- असरण** – निराधार
- कथणिलुक्कामि** – मी कोठे लपू ?
- अइगओ** – आत शिरला

ऊसविअकरो- सोंड उंचावलेला
रत्तच्छे- लाल डोळे असणारा
विदुअं- त्रासलेला
वामोहेऊण- वशीकरण मंत्र उच्चारून
णिगंतो- निघत असताना
बालगंते- शेपटीचा मागील भाग
कुंडिअ- कमंडलू
गीवाइ- मानेतून (पंचमी वि.) किंवा तोटीतून
रंगिर- इकडे तिकडे वाहणाऱ्या, उसळणाऱ्या
फेणणिअर- फेसाचा समूह
अद्वहासं- जोराचा आवाज

तडगं- किनाच्याचे / कडेचे टोक
पहमण्णं- पहं+अण्णं- दुसरा मार्ग
इसुवेअवाहिणं - धनुष्यातून सुटलेल्या बाणा प्रमाणे वेगाने वाहणारी
समुत्तिण्णो- तरून गेला, ओलांडले
गोपयमिव - गोपदाप्रमाणे (गाईच्या पाया इतके माप)
छुहतण्हापरिसह- भूक तहान इ. त्रास
पत्तिआवेह - पुरावा किंवा प्रचिती द्या
सुदूरतरपारा - पार करण्यास अत्यंत कठीण
भुक्खिअतिसिएण- भुक्केलेल्या तहानलेल्या
उद्य - पाणी

सज्जाओ

१) माध्यम भाषेत भाषांतर करा.

- १) मेहमिव वेवंत-गत्तो हं।।
- २) अह सो वि सिग्धं।।
- ३) पहमण्णं विउलं।।
- ४) कह गंगा उद्यधारा।।

२) एका वाक्यात उत्तरे द्या.

- १) मूलदेव स्वामिगृही गेला ते कारण सांगा.
- २) नदीच्या टटाला दिलेली उपमा लिहा.
- ३) हत्तीचा कमंडलू मध्ये राहण्याचा काळ सांगा.
- ४) नदीच्या वेगाला दिलेली उपमा सांगा.

३) खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यात उत्तरे द्या.

- १) जंगली हत्तीला बघून मूलदेवाच्या झालेल्या अवस्थेचे विवेचन करा.
- २) वनहत्तीचे वर्णन करा.
- ३) गंगानदीची वैशिष्ट्ये सांगा.
- ४) मूलदेवाने धूर्ताना विचारलेल्या प्रश्नांचे विवेचन करा.

४) संदर्भासह स्पष्टीकरण द्या.

- १) तं णिसुणेह अवहिआ।
- २) को भणिही तुममसच्च-वयणं ति।
- ३) सो हत्थी कुंडिआइ कह माओ।
- ४) अह मण्णह अलिअं तं धुत्ताणं देह तो भत्तं।

५) पाठातून योग्य शब्द निवडून गाथा पूर्ण करा.

- १)-.....-हत्थो पंथं वाहेमि गहिअ-.....।
- २) कमंडलुं अझाओ सिग्धं।
- ३) ददूण भएण वेवंत-गत्तो हं।
- ४) बाहाहिं गोपयमिव भारहिं विउलं।

६) समास ओळखून विग्रह करा.

- १) भारहपुराणरामायणाणि -
- २) सुजुत्तीए -
- ३) इच्छिअसुहसंपयं -
- ४) इसुवेअवाहिणं -
- ५) छुहतण्हापरिसहेहिं -

७) रूपे ओळखा.

- १) सुजुत्तीए २) कहिज्जमाणं ३) तरुणत्तणम्मि
- ४) सामिगिहं ५) ददूण ६) पलोअंतो
- ७) गंतु ८) मण्णह

८) खालील यादीतून सर्वनामे व अव्यये वेगळी करून कोष्टक तयार करा.

हं, जं, अहअं, अ, अवि, सुझं, अहं, णवरि, इव, समं, जइ, कह

९) या पाठातील वर्तमानकाळवाचक विशेषणे ओळखून तक्ता तयार करा.(धातू, प्रत्यय आणि व्याकरण)



५) वज्ज-परिक्खा

जैन श्रीमाल-धांधिया गोत्रीय, कन्नाणा-निवासी, श्री. ठकुर फेरु हे अल्लाउद्दीन खिलजी यांच्या मंत्रिमंडळातील एक अतिशय अनुभवी बहुश्रुत विद्वान व रत्नपारखी होते. त्यांचा मुद्राशास्त्र आणि भारतीय मुद्रांचे विवेचन करणारा ‘द्रव्यपरीक्षा’ नावाचा ग्रंथ आहे. तसेच ‘भूगर्भ-प्रकाश’ नावाचा भूगर्भ विज्ञान या विषयावरील ग्रंथ देखील त्यांनी रचला आहे. ठकुर फेरु यांनी इ.स.१३१५ मध्ये आपला मुलगा हेमपालासाठी, १३२ गाथांचा, ‘रयण-परिक्खा’ नावाचा ग्रंथ, प्राकृतमध्ये लिहिला. या ग्रंथामध्ये अनेक रत्नांबरोबर त्यांनी सुरवातीस वज्र (हिरा) या रत्नाविषयीची लक्षणे, फळ आदि माहिती उत्तम रीतीने दिली आहे.

हेमंत-सूरपारय-कलिंग,-मायंग-कोसल-सुरद्देशु।
पंडु-विसएसु तहा वेणु,-णईए वज्ज-ठाणाइ॥१॥

तंब-सिय-णील-कुकुस,-हरियाल-सिरीस-कुसुम-घणरत्ता।
इय वज्ज-वण्ण-छाया, कमेण आगर-विसेसाओ॥२॥

परं विसेसोऽयं -
कोसल-कलिंग-पढमे, दुझे हेमंते तह मायंगे।
पंडु-सुरद्दु-तर्ईए, वेणुज-सोपारय-सेसे॥३॥

छकोणअटुफलहा, बारस-धारा य हुंति वज्जा य।
अट्टगुणा णव-दोसा, चउछाया चउवण्ण-कमा॥४॥

सम-फलह-उच्च-कोणा, सुतिक्ख-धारा य वारितर-अमला।
उज्जल-अदोस-लहुतुल, इय वजे होंति अट्ट-गुणा॥५॥

काग-पग-बिंदु-रेहा, सामला फुट्टा य एग-सिंगा य।
वट्टा य जवाकारा, हीणाहिय-कोण-णव-दोसा॥६॥

चत्तारि वि वण्णा तह, पियारुणा णरवराण रिद्धि-करा।
सेसा णिय-णिय-वण्णे, सुहंकरा वज्जा णायव्वा॥७॥

लच्छीए आयड्डी थंभइ, अरिणो परक्कमं समरे।
तेण अरुणं पीयं, णरेसरो धरड वर-वज्जं॥८॥

जह दप्पणेण वयणं, दीसइ तह उत्तमेण वज्जेण।
णर-तिरिय-रुक्ख-मंदिर,-तहिंदधणुहाइ दीसंति॥९॥

समपिंड-सगुण-णिम्मल,-गुरुतुळा हीणपिंड-लहुमुळा।
फार-लहुतुल-वज्जा, बहुमुळा सम-समा मुळा॥१०॥

वज्जं लहु-फलह-सिरं, वित्थर-चरणं तिलोवरिं काउं।
जो जडइ अह जडावइ, तस्स धुवं हवइ बहु-दोसं॥११॥

वज्जेण सब्बे रयणा, वेहं पावंति हीरए हीरा।
कुरुविंदो पुण वेहइ, णीलस्स ण अण्ण-रयणस्स॥१२॥

अयसार-कच्च-फलिहा, गोमेयग-पुंसराय-वेडुज्जा।
एयाउ कूड-वज्जा कुणंति, जे होंति कल-कुसला॥१३॥

कूडाण इय परिक्खा, गुरु-विण्णाया सुहुम-धारा य।
साणायं सुह-घसिया, दुह-घसिया रयण-जाइ-भवा॥१४॥

सद्वित्ता

हेमंत – हिमालयाचा प्रदेश, तिसऱ्या श्लोकात हिरे (वज्र) जेथे सापडतात त्या सर्व प्रदेशांची नावे दिली आहेत. परंतु वैशिष्ट्य असे की, पहिल्या प्रकारचे हिरे कलिंग देशात तर दुसऱ्या प्रकारचे हिरे हेमंत व मातंग प्रदेशात सापडतात.

वेणुणिं – वेण्णानदी (ही नदी मराठवाडा-विर्द्भ या प्रदेशात आहे)

हरियाल – पिवळ्या वर्णाचा

परं विसेसोऽयं – परंतु विशेष असे की

सूर्यपारय/सोपारय – सोपारक/शूर्पारक नावाचा देश (जो सध्या नालासोपारा या नावाने प्रसिद्ध आहे)

वज्जठाणाङ्ग – हिच्याच्या खाणी

कुकुस – धान्यादीचे फोलपट (तशा प्रकारचा रंग)

घण – अत्यंत, प्रगाढ

आगर – खाण

वारितरअमला – पाण्यापेक्षाही निर्मळ

अदोस – निर्दोष

कागपग – कावळ्याचा पाय

वटू – गोलाकार, वर्तुळ

सिय – शुभ्र, धवल

विग्य – संकट

रिद्धि – वैभव

णायव्वा – जाणावेत

आयट्टी – आकर्षण

वेह – छेद, वेधन

कूड – खोटे

फलह – हिच्याचे समतल पृष्ठभाग

चप्पडि – चपटे

समर्पिंड – समान गुणधर्म (वजन व आकार)

जड़इ, जडावइ – (जो हिरे) जडवितो व जडवून घेतो

कुरुविंदो – या नावाचे रत्न

वेहइ – वेध घेतला जातो. भावार्थ – रत्न हिच्याने कापता येते; हिरा हिच्याने कापता येतो पण निळा हिरा मात्र ‘कुरुविंद’ नावाच्या हिच्यानेच कापता येतो

अयसारकच्च... होंति कलकुसला – अयसार(लोहभस्म), काच, स्फटिक, गोमेदक, पुष्कराज व वैदूर्य यांपासून कृत्रिम रत्ने कलाकुशल कारागीर तयार करू शकतात

सज्जाओ

१) थोडक्यात उत्तरे लिहा.

- १) ज्यामुळे मोठा दोष लागतो अशा हिच्याचे वर्णन करा.

२) सविस्तर उत्तरे लिहा.

- १) हिच्याच्या खाणी असणाऱ्या प्रदेशांची नावे सांगा.
- २) हिच्याच्या प्रकाराची नावे सांगा.


३) हिच्याचे गुणदोष सांगा.

- ४) हिरा ओळखण्यासाठी असणारे निकष तुमच्या शब्दांत मांडा.


३) पाठात हिच्यासाठी आलेल्या उपमा तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

४) पाठातील शब्द निवडून रेखाचित्र पूर्ण करा.


१)



२)



३)



५) शब्द निवडून तत्त्वा पूर्ण करा.

हेमंत, बारस-धारा, कागपग, सूपारय, कलिंग,
कोसल, हीणाहिय-कोण, अमला, फुट्टा

गुण	दोष	जागा

६) हिरेपारख्यांना भेटून आधुनिक रत्नपरीक्षा कशी केली
जाते याबद्दल प्रकल्प तयार करा.

६) फुल-विण्णाण-कुसला तरंगलोला

इ.स.च्या पहिल्या शतकात, पादलिसाचार्यांनी ‘तरंगवई’ नावाचे प्रदीर्घ असे महाकाव्य प्राकृतमध्ये लिहिले. आगमांवरील टीकाग्रंथांमध्ये या कथेचा उल्लेख येतो. पण आज हा ग्रंथ मूळ स्वरूपात उपलब्ध नाही. केवळ मौखिकी स्वरूपात हा ग्रंथ उपलब्ध होता. या ग्रंथाच्या निर्मितीनंतर, साधारणपणे १००० वर्षांनी, नेमिचंद्रगणी यांनी यश नावाच्या आपल्या शिष्याच्या अध्ययनासाठी ‘तरंगलोला’ हे संक्षिप्त रूप रचले. त्यानंतर ११ व्या शतकात होऊन गेलेल्या भद्रेश्वरांनी ‘तरंगलोला’ या संक्षिप्त कथेचा संक्षेप केवळ ४२५ प्राकृत गाथांमध्ये ‘तरंगवईकहा’ या नावाने केला. प्रस्तुत पाठ नेमिचंद्रगणींच्या ‘तरंगलोला’ या ग्रंथातून निवडण्यात आला आहे. फुलांच्या विज्ञानामध्ये प्रवीण झालेल्या तरंगलोलेचा हा प्रसंग येथे घेतला आहे.

तो सत्तिवण्णस्स पढम-कुसुम,-पिंडित पुडय-संपुडए।
घेत्तूण तत्थागया, फुल्हरी सा भणइ तायं॥१॥

गहवइ वट्टइ सरओ, णट्टा सत्तूहिं ते समं मेहा।
संपइ जह पउम-सरं, तह सेवउ ते चिरं लच्छी॥२॥

एवं भणिऊण सा, फुल्हरी गहवइस्स।
उवणेइ संपुडियं, पुडयं तं सत्तिवण्णाणं॥३॥

तत्थुग्धाडिय-णिग्य,-पहाविओ दस-दिसासु पूरेंतो।
गयवर-मय-गंधो विव, गंधो सो सत्तिवण्णाणं॥४॥

पेच्छइ य उक्खिवंतो, सारय-ससि-णिम्मलेहि कुसुमेहिं।
करि-दंत-पंडुराओ, पिंडीओ सत्तिवण्णाणं॥५॥



ततो हासाविय-मुहो, मज्ज पणमेइ तं कुसुम-पिंडि।
 भणइ य ‘मुणेहि पुत्ति, इमीए वण्णाहिगारमिण॥६॥

तं पुण-जोणि-सत्थं, सुसिक्खिया गंध-जुत्ति-सत्थं च।
 ता कोसल्लं होही, तुज्ज भणिमो तुमं तेण॥७॥

पगईए पंडुराओ, पिंडीउ अथि सत्तिवण्णाण।
 कारण-जाएण इमा, मणे केण पीडया पिंडी?’॥८॥

तो भणइ तत्थ ताओ, ‘वणस्स मज्जाम्मि होहिइ कत्तो’।
 पंकय-रयस्स पुत्ति, उववत्ती सत्तिवण्णम्मि॥९॥

तो हं भणामि ‘सुम्मउ, ताय विणा कारणेण ण हु कज्ज’।
 दीसइ य इमा पिंडी, पंकय-रय-पिंजरा तेण॥१०॥

पुफाण पभव-रुखस्स, सत्तिवण्णस्स तस्स आसणे।
 भवियब्बो पउम-सरो, सरयाले पीवर-सिरीओ॥११॥

तत्थ दिवायर-कर-बोहिएसु, णियय-रस-पिंजरीएसु।
 पउमेसु छप्पय-गणा, णिलेंति मयरंद-लोहेण॥१२॥

तो ततो उड्डीणा, बहुसो मयरंद-पिंजरा भमरा।
 ओलेंति सत्तिवण्णस्स, तस्स पुफाण थवएसु॥१३॥

ताहे छप्पय-गण-पय,-विलीण-संकामिएणिमा पिंडी।
 पीएण लच्छिहर-वर,-रएण परिपीडया जाया॥१४॥

एत्तिय-मेत्तं एयं, णत्थि विअप्पो’ ति जंपियम्मि मए।
 तो फुल्ल-ढोइणी सा, ‘सुट्ट हु मुणियं’ ति भणिया॥१५॥



अवयासेऊण य मं, सीसे अग्धाइऊण तो ताओ।
हरिसाऊरिय-हियओ, पुलइय-अंगो इमं भणइ॥१६॥

‘सुदु हु मुणियं’ पुति, हियय-गयं मह वि एत्तियं चेव।
विण्णाण-सिक्खियं पुण, परिक्खिउं पुच्छिया सि मए॥१७॥

विणय-गुण-रूब-लायण्ण,-सील-णाण-संपण्णो।
होही हु सो कयत्थो, जस्स तुमं पाविहिसि हत्थं॥१८॥

सद्गत्था

सत्त/सत्तिवण्णस्स – सप्तपर्ण वृक्षाची

पिंडिड – गुच्छ

पुडय-संपुडए – दोन टोपल्यांमध्ये

फुल्लहरी – माळीण

पउमसरं – कमळांनी भरलेले सरोवर

चिरं – दीर्घ काळ (क्रि.वि.)

उवणेङ्ग – नेते, जवळ नेते

पहाविओ – धावला

उक्खिवंतो – उचलताना

करिदंतपंडुराओ – हत्तीच्या दातांप्रमाणे पांढरे

मुणोहि – (तू) जाण

वण्णाहिगारं – वर्णाच्या बाबतीत तुझी योग्यता

गंधजुन्निसत्थं – गंधाद्वारे/वासावरून फूल ओळखण्याचे

शास्त्र

कोसलूं – कौशल्य, पारंगतता

पगङ्गए – प्रकृतीने, मुळात, प्राथमिकतः:

मणे – मला वाटते

पीङ्या – पिवळी

सुम्मउ – सुण, कर्मणी आज्ञार्थ तृ.पु.ए.व,(आपण) ऐका

पंकयरयस्स – कमळाच्या रजःकणांची

पिंजरा – पिवळसर लाल रंगाचे

आसणे – जवळ

सरयाले – शरद ऋतूमध्ये

पीवरसिरीओ – पुष्ट, संपन्न (सौंदर्यने)

दिवायरकरबोहिएसु – सूर्याच्या किरणांनी फुललेल्या

छप्पयगणा – भुंयांचा समूह

मयरंदलोहेण – मध्याच्या लोभाने

उड्हीणा – उडणारे

ओलेंति – बसतात, भरून टाकतात, आस्वाद घेतात

थवएसु – गुच्छावर

विअप्पो – विकल्प, शंका

फुल्लढोऱ्णी – फुले घेऊन आलेली, फुलांची भेट घेवून आलेली, माळीण

अग्धाइऊण – आलिंगन देऊन, मिठी मारून

अग्धाइ – वास घेऊन

हरिसाऊरियहियओ – आनंदाने मन भरून गेलेला

परिक्खिउं – परीक्षा पाहण्यासाठी

सुदु – उत्तम, छान

कयत्थो – कृतार्थ

पाविहिसि – प्राप्त करशील

१) माध्यम भाषेत भाषांतर करा.

- १) गहवइ वट्टइ चिरं लच्छिं॥
- २) तथुग्घाडिय-..... सो सत्तिवण्णाणं॥
- ३) तो हं भणामि पिंजरा तेण॥
- ४) तो ततो पुफ्फाण थवएसु॥

२) सविस्तर उत्तरे लिहा.

- १) या पाठाचे सार आपल्या शब्दात लिहा.
- २) वडिलांनी आपल्या मुलीच्या घेतलेल्या परीक्षेचे वर्णन करा.
- ३) मुलीने आपल्या वडिलांच्या शंकेचे केलेले समाधान आपल्या शब्दात सांगा.

३) संदर्भासह स्पष्टीकरण करा.

- १) मुणेहि पुत्रि इमीए वण्णाहिगारमिं ।
- २) होही हु सो कयत्थो जस्स तुमं पाविहिसि हत्थं ।
- ३) करि-दंत-पंडराओ पिंडीओ सत्तिवण्णाणं ।
- ४) ता कोसल्लं होही तुज्ज़ भणिमो तुमं तेण ।

४) एका शब्दात उत्तरे लिहा.


- १) पंडुरकुसुमं कस्स रुक्खस्स अत्थि-
- २) सत्तिवण्णस्स कुसुमपिंडी काए आणीआ-
- ३) रायं इं हत्थिदंतो व्व भासइ -.....
- ४) सत्तिवण्णस्स गंधो कहं अत्थि -.....
- ५) पिंडी नाम -.....

५) शब्द निवडून तत्त्वा पूर्ण करा.

घेतूण, भणइ, उवणेइ, काऊण, गहिऊण, उक्खिवंतो, भणिमो, अवयासेऊण, परिक्खिउं, हासाविय, पहाविओ, कहिज्जइ


वर्तमान काळ	पूर्वकाल वाचक	हेत्वर्थक	वर्तमान कालवाचक विशेषण	क.भू.धा.वि.

६) पाठाच्या आधारे विशेषणे लिहून रेखाजाल पूर्ण करा.




७) पाठातील उपसर्गसहित आणि उपसर्गरहित शब्द ओळखून रेखाजाल पूर्ण करा.

१)



२)



७) साहसवज्जा

‘वज्जालग्न’ हा प्राकृतातील एक उत्कृष्ट नीति-सुभाषितसंग्रह आहे. यातील रचना विषयवार असून प्रत्येक विषयावरील गाथासमूहाला ‘वज्जा’ असे नाव दिले आहे. ‘वज्जा’ म्हणजे पद्धती किंवा समूह. वज्जालग्न या ग्रंथाचा कर्ता जयवल्लभ हे श्वेतांबर जैन मुनी असून त्यांचा काळ १३वे शतक मानला गेला आहे. यात एकूण १५ वज्जा असून सुमारे ८०० गाथांचे संकलन केलेले आहे. श्लेषात्मक शब्दरचना हे वज्जालग्नचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. साहसाचे महत्त्व सांगून साहसाशिवाय यशप्राप्ती होत नाही याविषयी चर्चा या पाठात आलेली आहे.

साहसमवलंबंतो, पावइ हियइच्छिअं ण संदेहो।
जेणुत्तमंगमेतेण, राहुणा कवलिओ चंदो॥१॥

तं किं पि साहसं, साहसेण साहंति साहससहावा।
जं भाविऊण दिव्वो, परंमुहो धुणइ णियसीसं॥२॥

थरथरइ धरा खुब्बंति, साअरा होइ विम्हलो दइवो।
असम-ववसायसाहस,-संलद्ध-जसाण धीराणं॥३॥

अगणिय-समविसमाणं, साहसतुंगे समारुहंताणं।
रक्खइ धीराण मणं, आसण्ण-भयाउलो दइवो॥४॥

तं किं पि कम्मरयणं, धीरा ववसंति साहसवसेणं।
जं बंभ-हरि-हराण वि, लग्गइ चिते चमकारो॥५॥

धीरेण समं समसीसियाइ, रे दिव्व आरुहंतस्स।
होहिइ किं पि कलंकं, धुव्वंतं जं ण फिट्टिहिइ॥६॥

जह जह ण समप्पइ, विहिवसेण विहडंत-कज्जपरिणामो।
तह तह धीराण मणे, वङ्गुइ बिउणो समुच्छाहो॥७॥

फलसंपत्तीइ समोणयाइ, तुंगाइ फलविपत्तीए।
हिअआइ सुपुरिसाणं, महातरूणं व सिहराइ॥८॥

हियए जाओ तत्थेव, वङ्गुओ णेय पयडिओ लोए।
ववसायपायवो, सुपुरिसाण लक्खिज्जइ फलेहिं॥९॥

ववसायफलं विहवो, विहवस्स अ विहलजणसमुद्धरणं।
विहलुद्धरणेण जसो, जसेण भण किं ण पज्जतं॥१०॥

आढता सप्पुरिसेहिं, तुंगववसायदिणहियएहिं।
कज्जारंभा होहिंति, णिप्फला कह चिरं कालं॥११॥

ण महुमहणस्स वच्छे, मज्जे कमलाण णेय खीरहरे।
ववसायसायरे, सुपुरिसाण लच्छी फुडं वसइ॥१२॥

तद्वियहारंभ-वियावडाण, मित्रेक्ष-कज्जरसियाणं।
रविरहतुरयाण व, सुपुरिसाण ण हु हिअअ-वीसामो॥१३॥

सद्विद्या

साहसं – धाडसी कृत्य
हियङ्गिंच्छिअं – मनापासून हवे ते
उत्तमंगेण- (फक्त) मस्तकाने
राहुणा – राहू या ग्रहाने
कवलिओ – घास घेतला
साहंति – साधतात
भावित्तुण – विचार करून
दिव्वो – दैव, नशीब
धुणइ – हलवतो
थरथरइ – थरथरतो
धरा – पृथ्वी
खुब्भंति – (समुद्र) खवळतात
विम्हल – विह्वल, व्याकुळ होईल
दङ्व – दैव
असमववसायसाहसंलङ्घजसाण – उत्तम प्रयत्न (आणि)
धाडसाने यश मिळवले आहे अशा लोकांचे
धीराणं/धीराण – धैर्यवान लोकांचे
अगणिय – महत्व न देता
साहसतुंगे – साहसरूपी शिखरावर
समारुहंताणं – आरूढ होत असणाऱ्यांना
आसण्णभयाउलो – जवळ आलेल्या भयामुळे व्याकुळ झालेला
कम्मरयणं – कर्मरूपी रत्नाला
बंभहरिहराणं – ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे
समसीसियाइ – समान पातळीवर

आरुहंतस्स – आरूढ होणाऱ्याचे
धुव्वंतं – धुतला जात असताना
फिट्रिहिइ – नष्ट होईल
विहिवसेण – नशीबामुळे
विहडंतकज्जपरिणामो – कर्माचा नष्ट होणारा परिणाम
बिउणो – द्विगुण, दुप्पट
समुच्छाहो – उत्साह
समोणयाइ – झुकलेले, वाकलेले
सिहराइं – शिखरे, इथे झाडाचे शेंडे
वड्हुओ – वाढला
पयडिओ – प्रकट केला, उघड केला
ववसायपायवो – उद्योगरूपी वृक्ष
लक्खिज्जइ – लक्षात येतो
विहलज्जणसमुद्धरणं – व्याकुळ झालेल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी
पज्जंतं – पर्याप्त, पुरेसे
आढत्ता – सुरुवात केली
वच्छे – वक्षस्थळावर, छातीवर
खीरहरे – क्षीरसागरामध्ये
तद्वियह – त्याच दिवशी
वियावडाण – व्यापृत, व्यस्त असलेल्यांसाठी
मित्रेक्षकज्जरसियाणं – मित्रांच्या कामामध्ये रममाण होणाऱ्यांसाठी
हिअअवीसामो – हृदयाला (मनाला) विश्रांती

सज्जाओ

१) माध्यम भाषेत भाषांतर करा.

- १) साहसमवलंबंतो चंदो॥
- २) थरथरइ धरा धीराणं॥
- ३) तं किं पि चमकारो॥
- ४) जह जह ण समप्पइ समुच्छाहो॥
- ५) ण महुमहणस्स फुडं वसइ॥

२) थोडक्यात उत्तरे लिहा.

- १) राहुने चंद्राला गिळले त्याचे वर्णन करा.
- २) धैर्यवान माणसाचा उत्साह वाढवणाऱ्या गोष्टी सांगा.
- ३) सत्पुरुषाच्या हृदयाची तुलना स्पष्ट करा.
- ४) सत्पुरुष व घोड्यामधील साम्य सांगा.


३) सविस्तर उत्तरे लिहा.

- १) सत्पुरुष व उद्योगरूपी वृक्ष हा दृष्टांत स्पष्ट करा.
- २) ‘सत्पुरुषाचे कार्य फार काळ निष्फळ राहू शकत नाही’ हे स्पष्ट करा.
- ३) लक्ष्मी कायमस्वरूपी राहण्याचे ठिकाण व कारण सांगा.
- ४) ‘अंगात साहस असेल तर कोणतेही काम अवघड नसते’, या दृष्टांताची चर्चा करा.

४) संदर्भासहित स्पष्टीकरण करा.

- १) रक्खइ धीराण मणं आसण्णभयाउलो दइवो।
- २) जं बंभरिहराण वि लग्गइ चित्ते चमकारो।
- ३) जं भाविऊण दिव्वो परंमुहो धुण्डि पियसीसं।
- ४) हिअआइ सुपुरिसाणं महातरूणं व सिहराइं।

५) मराठी समानार्थी शब्द भरून रेखाजाल पूर्ण करा.



६) खालील शब्दामधील उपसर्ग, धातू आणि प्रत्यय वेगळे करून लिहा.

शब्द	उपसर्ग	धातू	प्रत्यय
सुपुरिसाणं			
समोणयाइ			
समुच्छाहो			
आरुहंतं			
णिप्फला			

७) पाठातील योग्य शब्द निवडून गाथेतील रिकाम्या जागा भरा.

- १) फलसंपत्तीइ तुंगाइ फलविपत्तीए।
- २) ववसायपायवो सुपुरिसाणं लक्षितज्जइ।
- ३) ण वच्छे मज्जे कमलाण पेय खीरहरे।

८) समास ओळखा व सोडवा.

- १) हियइच्छिअं
- २) साहससहावा
- ३) बंभरिहराण
- ४) आसण्णभयाउलो
- ५) कज्जपरिणामो
- ६) फलसंपत्ती
- ७) सुपुरिसाण
- ८) ववसायपायवो

९) रूपे द्या.

- १) वच्छ - सप्तमी बहुवचन -
- २) सुपुरिस - तृतीया बहुवचन -
- ३) वड्ड - कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण, स्त्रीलिंगी द्वितीया बहुवचन -
- ४) आ+र्भ - कर्म भू.धा.वि. नपुंसकलिंगी पंचमी बहुवचन -
- ५) महातरु - प्रथमा बहुवचन -

१०) रूपे ओळखा.

- | | |
|-----------|---------------|
| १) सिहराइ | ७) वसइ |
| २) विहवो | ८) होहिति |
| ३) जाओ | ९) धीराण |
| ४) चित्ते | १०) फिड्हिहिइ |
| ५) राहुणा | ११) भाविऊण |
| ६) साहसं | १२) संदेहो |



व्याकरण विवेचन



१) विध्यर्थकाचे प्रत्यय आणि क्रियापदाची रूपे



- १) हे करावे, हे केले पाहिजे, कर्तव्याचा उपदेश यासाठी विध्यर्थक क्रियापदांचा उपयोग केला जातो.
- २) एखादे काम करण्यासाठी प्रेरणा, इच्छा, काही वेळा नकार दर्शवण्यासाठी विध्यर्थक क्रियापदांचा उपयोग केला जातो.
- ३) शंका किंवा शक्यता दर्शवण्यासाठी सुद्धा विध्यर्थक क्रियापदांचा उपयोग केला जातो.

प्रत्यय

पुरुष

प्रथम पुरुष
द्वितीय पुरुष
तृतीय पुरुष

एकवचन

एज्जा, एज्जामि
एज्जा, एज्जासि, एज्जाहि
ए, एज्जा

अनेकवचन

एज्जाम
एज्जाह
एज्जा

रूपे

‘पास’ – पाहणे

पुरुष

प्रथम पुरुष
द्वितीय पुरुष
तृतीय पुरुष

एकवचन

पासेज्जा, पासेज्जामि
पासेज्जा, पासेज्जासि, पासेज्जाहि
पासे, पासेज्जा

अनेकवचन

पासेज्जाम
पासेज्जाह
पासेज्जा

‘गा’ – गाणे

पुरुष

प्रथम पुरुष
द्वितीय पुरुष
तृतीय पुरुष

एकवचन

गाएज्जा, गाएज्जामि
गाएज्जा, गाएज्जासि, गाएज्जाहि
गाए, गाएज्जा

अनेकवचन

गाएज्जाम
गाएज्जाह
गाएज्जा

‘णे’ – नेणे

पुरुष

प्रथम पुरुष
द्वितीय पुरुष
तृतीय पुरुष

एकवचन

णेज्जामि
णेज्जासि
णेज्जा

अनेकवचन

णेज्जाम
णेज्जाह
णेज्जा

‘हो’ – असणे

पुरुष

प्रथम पुरुष
द्वितीय पुरुष
तृतीय पुरुष

एकवचन

होज्जा, होज्जामि
होज्जा, होज्जासि, होज्जाहि
होज्जा

अनेकवचन

होज्जाम
होज्जाह
होज्जा

विकरणासहित हो धातूची रूपे –

पुरुष	एकवचन	अनेकवचन
प्रथम पुरुष	होइज्जामि, होएज्जामि	होइज्जाम, होएज्जाम
द्वितीय पुरुष	होइज्जासि, होएज्जासि, होइज्जाहि, होएज्जाहि	होइज्जाह, होएज्जाह
तृतीय पुरुष	होइज्जा, होएज्जा	होइज्जा, होएज्जा

सर्वनामे

दर्शक, संबंधदर्शक व प्रश्नार्थक या तीनही सर्वनामांची पुलिंगी व स्त्रीलिंगी रूपे इयत्ता अकरावी मध्ये आपण शिकलो आहोत. आता त्याच सर्वनामांची नपुसकलिंगी रूपे पाहू.

दर्शक सर्वनामे- १) एय (एतद्) २) इम (इदम्) ३) अमु (अदस्)

एय (एतद्) नपुं.

कारक	एकवचन	अनेकवचन
कर्ता (प्र.)	एयं, एअं, एस, इणं, इणामो	एआहं, एयाहं, एयाणि, एआईं, एयाइं
कर्म (द्वि.)	एयं	एआहं, एयाहं, एयाणि, एआईं, एयाइ
करण (तृ.)	एएण, एएणं	एएहि, एएहिं
संप्रदान (च./ष.)	एअस्स, से	एएसिं, एआण, एयाणं
अपादान (पं.)	एआओ, एअत्तो	एएहिन्तो
संबंध (ष.)	एअस्स, से	एएसिं, एआण, एयाणं
अधिकरण (स.)	एअंसि, एयंसि, एयम्मि	एएसु, एएसुं

इम (इदम्) नपुं.

कारक	एकवचन	अनेकवचन
कर्ता (प्र.)	इमं, इदं, इणं	इमाइं, इमाणि
कर्म (द्वि.)	इमं, इदं, इणं	इमाइं, इमाणि
करण (तृ.)	इमेण, इमेणं, इमिणा, णेण	इमेहि, इमेहिं
संप्रदान (च./ष.)	इमस्स, अस्स, से	इमेसिं, एसिं
अपादान (पं.)	इमाओ, इमत्तो	इमेहिन्तो
संबंध (ष.)	इमस्स, अस्स, से	इमेसिं, एसिं, इमाण, इमाणं
अधिकरण (स.)	इमंसि, अस्सिं	इमेसुं, इमेसु

अमु (अदस्) नपुं.

कारक	एकवचन	अनेकवचन
कर्ता (प्र.)	अह, अमुं	अमूइं, अमूईं, अमूणि
कर्म (द्वि.)	अमुं	अमूइ, अमूई, अमूणि
करण (तृ.)	अमुणा	अमूहि, अमूहिं, अमूहिं
संप्रदान (च./ष.)	अमुणो, अमुस्स	अमूण, अमूणं
अपादान (पं.)	अमुणो, अमुत्तो, अमूओ	अमुत्तो, अमूओ, अमूउ,

संबंध (ष.)	अमूड, अमूहिन्तो	अमूहिंतो, अमूसुंतो
अधिकरण (स.)	अमुणो, अमुस्स	अमूण, अमूणं
	अयम्मि, इअम्मि, अमुम्मि	अमूसु, अमुसुं
(‘साहु’ या उकारान्त पुलिंगी नामाप्रमाणे पुलिंगी ‘अमु’ची रूपे होतात)		

**संबंधदर्शक सर्वनाम
ज (यद्) नपुं.**

कारक	एकवचन	अनेकवचन
कर्ता (प्र.)	जं	जाइं, जाणि
कर्म (द्वि.)	जं	जाइं, जाणि
करण (तृ.)	जेण, जेणं	जेहिं, जेहि
संप्रदान (च./ष.)	जस्स	जेसिं, जाण, जाणं
अपादान (पं.)	जाओ, जत्तो, जा, जम्हा	जेहिंतो, जेसुंतो
संबंध (ष.)	जस्स	जेसिं, जाण, जाणं
अधिकरण (स.)	जंसि, जम्मि	जेसुं, जेसु

**प्रश्नार्थक सर्वनाम
क (किं) न. पुं.**

कारक	एकवचन	अनेकवचन
कर्ता (प्र.)	किं	काइं, काणि
कर्म (द्वि.)	किं	काइं, काणि
करण (तृ.)	केण, केणं	केहि, केहिं
संप्रदान (च./ष.)	कस्स	केसिं, काण, काणं
अपादान (पं.)	काओ, कत्तो, कम्हा	केहिंतो, कासुंतो, केसुंतो, काहिंतो
संबंध (ष.)	कस्स	केसिं, काण, काणं
अधिकरण (स.)	कंसि, कस्सिं, कम्मि कत्थ, कहिं	केसु, केसुं

**तृतीयपुरुषी सर्वनाम
स (तद्) तो, ती, ते
स (तद्) पुं.**

कारक	एकवचन	अनेकवचन
कर्ता (प्र.)	सो, से, स	ते
कर्म (द्वि.)	तं	ते, ता
करण (तृ.)	तेण, तेणं	तेहि, तेहिं
संप्रदान (च./ष.)	तस्स	तेसिं, ताण, ताणं
अपादान (पं.)	ताओ, ता, तम्हा	तेहिंतो, ताहिंतो, तेसुंतो
संबंध (ष.)	तस्स	तेसिं, ताण, ताणं
अधिकरण (स.)	तंसि, तम्मि	तेसु, तेसुं

सा (तद्) स्त्री.

कारक	एकवचन	अनेकवचन
कर्ता (प्र.)	सा	ताओ, तीओ
कर्म (द्वि.)	तं	ताओ, तीओ
करण (तृ.)	ताए, तीए	ताहिं
संप्रदान (च./ष.)	ताए, तीए, तीसे	ताणं, ताण
अपादान (पं.)	ताओ	ताहिंतो, तासुंतो, ताओ
संबंध (ष.)	ताए, तीए, तीसे	ताणं, ताण
अधिकरण (स.)	तीए, तीसे	तासुं, तासु

स (तद्) नपुं.

कारक	एकवचन	अनेकवचन
कर्ता (प्र.)	तं	ताइं, ताण
कर्म (द्वि.)	तं	ताइं, ताण
करण (तृ.)	तेण, तेणं	तेहिं, तेहि
संप्रदान (च./ष.)	तस्स	तेसिं, ताणं, ताण
अपादान (पं.)	ताओ	तेहिंतो, तासुंतो, ताओ
संबंध (ष.)	तस्स	तेसिं, ताण, ताणं
अधिकरण (स.)	तंसि, तम्मि	तेसुं, तेसु

२) क्रियापदांची कर्मणी रूपे व प्रयोग

कर्मणी प्रयोगामध्ये धातूचे कर्मणी रूप वापरतात. सर्व वर्गातील धातूंना ‘इज्ज’ प्रत्यय लावून कर्मणी रूपे तयार करतात. मूळ धातूंना इज्ज प्रत्यय लागल्यावर तयार होणाऱ्या रूपाला ‘कर्मणी अंग’ म्हणतात.

उदा. पास + इज्ज = पासिज्ज गच्छ + इज्ज = गच्छिज्ज
 गा + इज्ज = गाइज्ज णे + इज्ज = णेइज्ज हो + इज्ज = होइज्ज

ह्या कर्मणी अंगाला काळाचे किंवा अर्थाचे प्रत्यय लावतात. जसे – वर्तमानकाळी (वंदिज्जामि), भूतकाळी (वंदिज्जित्था), भविष्यकाळी (वंदिज्जिस्सामि), आज्ञार्थी (वंदिज्जामु), विध्यर्थी (वंदिज्जिज्जामि) अशी रूपे होतात.

सर्व कर्मणी अंगे अकारांत असल्यामुळे ती पहिल्या प्रकारातील ‘पास’ धातूप्रमाणे चालतात.

पास – कर्मणी वर्तमानकाळ

एकवचन	अनेकवचन	एकवचन	अनेकवचन
प्र.पु.	पासिज्जामि	पासिज्जामो	णेइज्जामि
द्वि.पु.	पासिज्जसि	पासिज्जह	णेइज्जसि
तृ.पु.	पासिज्जइ	पासिज्जंति	णेइज्जइ

महाराष्ट्री प्राकृतमध्ये काही कर्मणी अंगे (रूपे) संस्कृतमधून आली असून त्यांना सिद्ध रूपे म्हटले जाते. त्यांना अनियमित कर्मणी अंगे (रूपे) म्हणतात. उदा. –

कर - कीर, किज्ज (कीरइ / किज्जइ)
 पास - पासिज्ज/दीस (पासिज्जइ/दीसइ)
 सुण - सुव्व, सुम्म (सुव्वइ/सुम्मइ)
 हण - हम्म (हम्मइ)
 बंध - बज्ज (बज्जइ)
 डह - डज्ज (डज्जइ)

पा - पिज्ज (पिज्जइ)
 णे - णिज्ज (णिज्जइ)
 भण - भण्ण (भण्णइ)
 तर - तीर (तीरइ)
 मुंच - मुच्च (मुच्चइ)
 णट्ट - णच्च (णच्चइ)

दे - दिज्ज (दिज्जइ)
 लह - लब्ध (लब्धइ)
 जाण - णज्ज (णज्जइ)
 वय - वुच्च (वुच्चइ)
 खा - खज्ज (खज्जइ)
 थुण - थुव्व (थुव्वइ)

२.१ प्रयोग विचार

मराठी व संस्कृतप्रमाणे महाराष्ट्री प्राकृतमध्ये तीन प्रयोग आहेत. - (१) कर्तरी, (२) कर्मणी व (३) भावे.

कर्तरी प्रयोग – या प्रयोगात कर्ता प्रथमेत, कर्म द्वितीयेत व क्रियापद कर्त्ताप्रमाणे असते. वाक्यात कर्म असल्यास त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात.

उदा. एरिंदो रज्जं पालेइ। मेहा जलं वरिसंति।
सीया रामं पेक्खइ। चेडा भारं गेणहंति।
अहं विउलं धणं लहिस्सामि।

वाक्यात कर्म नसल्यास त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात.

उदा. सा हसिऊण उवविसङ्ग। णट्टियाओ णच्चंति। किंकरो गाढं पसुत्तो। चोरा आगच्छंति।

क्रियापद सकर्मक असून सुद्धा कर्म अध्याहृत असते त्याला ‘अध्याहृत-कर्म कर्तरी प्रयोग’ म्हणतात.

उदा. रामो भक्खइ। णिवो भण्डइ। रावणो पासङ्ग।

कर्मणी प्रयोग – कर्मणी प्रयोगात कर्ता तृतीयेत, कर्म प्रथमेत व क्रियापद कर्माप्रमाणे असते.

उदा. णरिदेण रज्जं पालिज्जइ। मए धणं लहिज्जिस्सङ्ग। समणेण धम्मो सुणिज्जइ।

भावे प्रयोग – भावे प्रयोगात कर्ता तृतीयेत व क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी असते. भावे प्रयोगाचा क्वचितच वापर केला जातो.

उदा. देवयाए हसिज्जइ। चोरेहिं आगच्छिज्जइ।
 कर्म अध्याहृत असेल तर ‘रामेण भक्खिज्जइ.’ असे वरील प्रमाणेच बदल होतील.

प्रयोग खालीलप्रमाणे बदलता येतात.

सकर्मक कर्तरी

समणो मोक्खं लहइ।

मेहा जलं वरिसंतु।

रावणो तवं करेइ।

अहं मउडं देमि।

अणगारो सच्चं जंपेज्जा।

अध्याहृत-कर्म कर्तरी

रामो भक्खइ।

अमच्चा भणंति।

णिवो जाणिस्सङ्ग।

कर्मणी

समणेण मोक्खो लब्धइ। (लहिज्जइ)

मेहेहिं जलं वरिसिज्जउ।

रावणेण तवो कीरइ।

मए मउडो दिज्जइ।

अणगारेण सच्चं जंपिज्जिज्जा।

अध्याहृत-कर्म भावे

रामेण भक्खिज्जइ।

अमच्चेहिं भणिज्जंति।

णिवेण जाणिज्जिस्सङ्ग।

कर्मणी व भावे प्रयोगाचा कर्तरी प्रयोग करताना नियम उलट लावावेत (म्हणजेच कर्ता प्रथमेत, कर्म द्वितीयेत

व क्रियापद कर्त्त्याप्रमाणे करावे) मात्र कर्मणी प्रयोगात कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण (कर्मणी भू.धा.वि.) अगर कर्मणी विध्यर्थक धातुसाधित विशेषण (कर्म.विध्य.धा.वि.) वापरले असल्यास त्याबद्दल अनुक्रमे कर्तरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण (कर्त.भू.धा.वि.) व विध्यर्थ योजावे.

उदा. -

कर्मणी प्रयोग

वग्धेण वाणरो हउओ।
सियालेण मओ हत्थी दिडो।
समणेहि धम्मो कहिअब्बो।
णिवेण पआ पालिअब्बो।

कर्तरी प्रयोग

वग्धो वाणरं हयवंतो। (हणित्था)
सियालो मयं हत्थिं दिडवंतो। (पासित्था)
समणा धम्मं कहेज्ञा।
णिवो पअं पालेज्ञा।

कर्मणी अंगाचा उपयोग ज्यामध्ये झाला आहे. अशा काही गाथांचे उदाहरण

खंडिज्जङ विहिणा ससहरो वि सूरस्स होइ अत्थमणं ।
हा दिव्व-परिणइए **कवलिज्जङ** को ण कालेण ॥
मणहरवणं पि हु कणियार-कुसुंण एइ भमराली ।
रुवेण किं व **कीरङ** गुणेण छेया **हरिज्जंति** ॥
हद्दी ! कह ण **मरिज्जङ** मराललीला विलासगोज्जाए ।
तवणलिणीए **खंडेङ** वायसो जत्थ अहरदलं ॥
णिदं च्चिय **वंदिज्जङ** किं **कीरङ** देवयाहिं अण्णाहिं ।
जीए पसाएण पिओ **दीमङ** दूरे वि णिवसंतो ॥
गुणसंगेण वि गुरुया जयम्मि सव्वत्थ होंति गारविया ।
ठाणभट्टु भट्टु **वंदिज्जङ** चंदणं, उयह ॥

२.२ धातुसाधिते

• ‘च्चिरूप-

अगोदर अस्तित्वात नसलेली एखादी गोष्ट ‘अस्तित्वात येणे’ किंवा ‘आणणे’ असा अर्थ असताना वाक्यात ‘च्चिरूप वापरतात. तसेच जे नाही ते करणे किंवा तसे होणे असा अर्थ देखील या रूपांमधून व्यक्त होतो. नाम किंवा विशेषणे यांना कृ(कर) व भू/हू (भव/हव) या धातूंची रूपे जोडून ‘च्चिरूप तयार केले जाते. त्याचप्रमाणे धातुसाधित विशेषण वापरूनही ‘च्चिरूपे तयार केली जातात. उदा. -

वसीकरेमि – ‘कर’ ‘च्चिरूप, वर्तमानकाळ प्रथम पुरुष एकवचन

वसीकरेङ – ‘कर’ ‘च्चिरूप, वर्तमानकाळ तृतीय पुरुष एकवचन

विरलीहूआ – ‘भू-हू’ ‘च्चिरूप, कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण

लक्खीकआ – ‘कर’ ‘च्चिरूप, कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण

किंकिरीकआ – ‘कर’ ‘च्चिरूप, कर्मणी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण.

• कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणे (कर्म.भू.धा.वि.)-

कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणांद्वारे भूतकाळी अर्थ सांगितला जातो. विशेषण आणि क्रियापद अशा दोनही अर्थी ही विशेषणे वापरली जातात. महाराष्ट्री प्राकृत भाषेमध्ये भूतकालवाचक विशेषणांसाठी मुख्यत्वे **इअ/इय** हा प्रत्यय वापरला जातो. पण य आणि क्त=त हे प्रत्यय देखील वापरले जातात. शिवाय प्रयोजक भूतकालवाचक

विशेषणे देखील वापरलेली दिसून येतात. त्याची पुढिंगी रूपे पुढीलप्रमाणे -

१) इअ/इय - गम - गमिओ / गच्छिओ	हस - हसिओ	चिंत - चिंतिआ (ब.व.)
वल - वलिओ	वर - वरिओ	फुर - फुरिओ
णिवेस- णिवेसिओ	चल - चलिओ	कर - करिओ

२) संस्कृतमध्ये क्त प्रत्यय लागून कर्म.भू.धा.वि. होते. त्या रूपांना 'सिद्ध रूपे' म्हणतात. ही रूपे वर्णविकाराने

जशीच्या तशी महाराष्ट्री प्राकृत मध्ये वापरली जातात.

जातः = जाओ/जातो	अवनतः = ओणओ/ओणतो	आगतः = आगओ
प्रणतः = पणओ	समागतः = समागओ	संजातः = संजाओ

३) क्त प्रत्ययाशिवाय संस्कृतमध्ये सिद्ध असणारी रूपे महाराष्ट्री प्राकृतमध्ये वर्णविकाराने येतात.

उक्तं = बुतं	प्रवृत्तः = पयद्वो	मृतं = मडं
कृतं = कडं	दृष्टः = दिद्वो	तुष्टा = तुद्वा

४) प्रयोजक - हस - हसाविओ / हसिओ

पढ - पढाविओ / पाढिओ

कर - कराविओ / कारिओ

पास - पासाविओ

● कर्तरी व कर्मणी वर्तमानकालवाचक धातुसाधित विशेषणे (कर्त/कर्म. व. का. धा. वि.)-

एखादी क्रिया करत असताना अन्य क्रिया दाखवण्यासाठी व.का.धा. विशेषणांचा वापर केला जातो. त्यासाठी अंत व माण हे दोन प्रत्यय वापरले जातात. कर्तरी विशेषणे तयार करताना हे प्रत्यय प्रत्यक्ष धातूला लावले जातात. पण कर्मणी विशेषणे तयार करताना धातूचे प्रथम कर्मणी रूप तयार करून घ्यावे लागते. वर्तमानकालवाचक अर्थ या विशेषणाने सांगितला जातो. प्राकृत साहित्यात या विशेषणांचा भरपूर वापर केलेला दिसतो. विशेषणे कर्त्याच्या लिंग, वचन, विभक्तीप्रमाणे चालतात.

१) कर्तरी विशेषणे -

कीर - कीर + अंत - कीरंत = कीरंतो

पहर - पहर + अंत - पहरंत = पहरंतो

कील - कील + अंत - कीलंत = कीलंतो

पड - पड + अंत - पडंत = पडंतो

गच्छ - गच्छ + माण - गच्छमाण = गच्छमाणा

कह - कह + माण - कहमाण = कहमाणा

कडू - कडू + माण - कडूमाण = कडूमाणं

विहर - विहर + माण - विहरमाण = विहरमाणं

२) कर्मणी विशेषणे -

गा - गाइज्ज = गाइज्जंतो

ताड - ताडिज्ज = ताडिज्जंतो

पढ - पढिज्ज = पढिज्जंतो

हस - हसिज्ज = हसिज्जमाणा

कर = करिज्ज/कीर = करिज्जमाणा/कीरमाणा

● कर्मणी विध्यर्थक धातुसाधित विशेषण -

हे करावे, हे केले पाहिजे, हे करण्यास योग्य आहे असा अर्थ कर्म. विध्य. धा. विशेषणांमधून सांगितला जातो. संस्कृतमध्ये या विशेषणांसाठी य, तव्य आणि अनीय हे प्रत्यय वापरले जातात. महाराष्ट्री प्राकृतमध्ये णिज्ज, इयव्व/इअव्व आणि यव्व/अव्व हे प्रत्यय वापरले जातात. अकारांत धातूना णिज्ज आणि इयव्व/इअव्व हे प्रत्यय लागतात. आ, ए व ओकारांत धातूना यव्व/अव्व प्रत्यय लागतो. त्याची रूपे पुढीलप्रमाणे -

परि + हर + इयव्व = परिहरियव्व/परिहरिअव्व

दट्ट + यव्व = दट्टव्व

पूय + णिज्ज = पूयणिज्ज/पूअणिज्ज
ज्ञा = जा + इयव्व = जाणियव्व/जाणिअव्व
सिकख + आव + इयव्व = सिकखावियव्व (प्रयोजक)

चिंत + इयव्व = चिंतियव्व/चिंतिअव्व
हो + यव्व = होयव्व/होअव्व
हस + आव + इयव्व = हसावियव्व

अभ्यास

१. मराठीत भाषांतर करा -

१) चंदो धवलिज्जइ पुणिमाए ।

२) ण णज्जइ भीसणे वणे किं हवइ।

२. प्रयोग ओळखून नाव लिहा -

१) एककुसुमंसि बे तिणि गुणा ण लब्हंति।
३) तओ रण्णा भणियं।

२) जूए पराइया पंडवा वणं गच्छिंसु।

३. प्रयोग बदला -

१) महावीरो णिवेहिं वि वंदिज्जइ।
२) वग्धो सीहं दिढ्वंतो।

३) चोरो वत्थाणि हरइ।
४) देवी आगच्छइ।

४. पुढील सुभाषितांचे मराठीत भाषांतर करा -

१) जंपिज्जइ पियवयणं किज्जइ विणओ, दिज्जइ दाणं।
परगुणगहणं किज्जइ आमूलमंतं वसीकरणं ॥
२) कोवि ण अब्भत्थिज्जइ, किज्जइ कस्स वि ण पत्थणाभंगो।
दिणं च ण जंपिज्जइ, जीविज्जइ जाव इहलोए॥
३) अभिहाणमभणंती वि हु होइ पयडो गुणेहिं सपुरिसो।
छिण्णो वि चंदणतरू किं ण कहिज्जइ परिमलेण॥

५. पुढील वाक्यात गाळलेले शब्द भरा -

(कायव्वो, खमीयउ, दिज्जउ, थुव्वइ, कवलिज्जइ)
१) राया बंदिजणेण।
२) ण उण पमाओ।
३) को ण कालेण ?

३) प्रयोजक विचार

एखादी क्रिया आपण स्वतः न करता, जेव्हा दुसऱ्याकडून करवून घेतो, त्यावेळी धातूचे प्रयोजक रूप वापरतात.

उदा. -

राया परिणेइ।

(राजा विवाह करतो)

राया अभयकुमारं परिणावेइ।

(राजा अभयकुमाराला लग्र करायला लावतो)

मराठीतही सामान्यतः ‘वि’ प्रत्यय लावून प्रयोजके बनवितात. उदा. करणे - करविणे, हसणे - हसविणे, रडणे-रडविणे. महाराष्ट्री प्राकृतमध्येसुद्धा मूळ धातूला प्रत्यय लावून प्रयोजक धातू तयार करतात.

३.१ प्रयोजकाचे प्रत्यय

१) अकारान्त धातूना 'आवे' प्रत्यय लावतात.

उदा. पास - पास+आवे - पासावे = पासावेइ, कर - करावे = करावेइ, गच्छ - गच्छावे = गच्छावेइ.

२) आकारान्त धातूना 'वे' प्रत्यय लावतात.

उदा. गा - गावे = गावेइ, ठा - ठावे = ठावेइ, ण्हा - ण्हावे = ण्हावेइ.

३) एकारान्त व ओकारान्त धातूना 'आवे' हा प्रत्यय लागताना 'आ' चा 'या' होतो व 'यावे' असा प्रत्यय तयार होतो.

उदा. णे - णेयावे = णेयावेइ, बे - बेयाव = बेयावेइ, हो - होयावे = होयावेइ.

४) काही विशिष्ट धातूना 'ए' प्रत्यय लावून व उपांत्य स्वर न्हस्व असल्यास दीर्घ करून प्रयोजक बनवितात.

उदा. मर-मारे = मारेइ, कर-कारे = कारेइ, पड-पाडे = पाडेइ, लभ-लाभे = लाभेइ.

३.२ काही अनियमित प्रयोजके

ठा(स्था) ठावे, दक्ख(दृश) दरिसे, दक्खावे, पब्ब्य(प्र+ब्रज) पब्बावे, भम(भ्रम) भमावे, विण्णव(वि+ज्ञा) विण्णवे, णास(नश) णासे, णासवे.

प्रयोजके सुद्धा क्रियापदेच असल्यामुळे ती सर्व काळात चालतात व इतर धातुसाधित रूपेही तयार होतात.

सर्व प्रयोजक क्रियापदे एकारांत असल्यामुळे ती दुसऱ्या वर्गातील 'कर' धातूप्रमाणे चालतात.

उदा. पासावेमि, पासावेत्था, पासाविस्सइ, पासावेमु, पासावेज्जा, पासावेऊण, पासावेऊं.

अभ्यास

१. अकारांत व एकारांत धातूना प्रयोजकांचे जे प्रत्यय जोडले जातात ते सांगा.

२. प्रयोजक वाक्ये तयार करा.

१) णिवो हसइ।

२) किंकरो भारं णेइ।

३) माया भुंजइ।

४) पुरिसो कम्मं करेइ।

५) बालो पडइ।

६) पिआ हसइ।

३. भाषांतर करा.

१) अहं हिंसं ण करेमि, ण अ करावेमि।

२) कणयमंजरी पढमं जणअं भुंजावेइ।

३) तवस्सी ण छिंदे, ण छिंदावए, ण पए, ण पयावए। (पय-(पच)शिजवणे)

४) समणा अदिणं ण गेण्हंति, परं ण गेण्हावेंति।

५) माणवो हिंसं मुसं च ण वएज्जा, ण अणं वयावेज्जा (मुसा - खोटे, वय - बोलणे)

४) तर-तम-भाव दर्शक विशेषणे

महाराष्ट्री प्राकृतमध्ये विशेषणांना तर किंवा अर/यर हे प्रत्यय लावले असता तर - भाव दर्शक विशेषण बनते; तम किंवा अम/यम हे प्रत्यय लावले असता तम - भावदर्शक विशेषण बनते. तर- भावदर्शक विशेषणाने 'हून, पेक्षा, अधिक' असा अर्थ होतो; तम- भावदर्शक विशेषणाने 'सर्वात अधिक' असा अर्थ होतो. उदा. -

विशेषण

कढिण (कठीण)

गोर (गौर)

तर-भावदर्शक

कढिणअर, कढिणयर, कढिणतर

गोरअर, गोरयर, गोरयतर

तम-भावदर्शक

कढिणअम, कढिणयम, कढिणतम

गोरअम, गोरयम, गोरतम

सामान्यतः दोन व्यक्ती किंवा वस्तु यांमध्ये तुलना करावयाची असल्यास **तर** हे भावदर्शक विशेषण वापरतात आणि ज्यापेक्षा जास्त असे सांगायचे त्याची पंचमी विभक्ती केली जाते. तसेच दोनपेक्षा अधिक व्यक्तींमध्ये श्रेष्ठता दाखविताना **तम** हे भावदर्शक विशेषण वापरतात. **तम** प्रत्ययान्त विशेषणे ही बहुधा षष्ठी किंवा सप्तमीच्या अनेकवचनांबरोबर वापरतात.

याच विशेषणांची महाराष्ट्री प्राकृतमध्ये काही संस्कृतप्रमाणे तयार झालेली रूपे दिसून येतात.

उदा. – जेढु (ज्येष्ठ – सर्वात मोठा), सेयं (श्रेयस्-चांगले), सेढु (श्रेष्ठ – सर्वोत्तम), कणीयस (कनीयस् – धाकटा), पाविढु (पापिष्ठ – अत्यंत पापी)

अभ्यास

१. तर-तम-भाव याचा अर्थ सांगा.

२. पुढील विशेषणांची तर-तम-भावदर्शक रूपे तयार करा.

धवल, अहिअ, उतुंग, कसिण, कटु, कणिढु

३. भाषांतर करा.

१) कण्हेण भणिअं – ‘मुंच, मुंच, मम सुद्धयरं/सुद्धअरं दुक्खं समुप्पज्जइ’

२) जरकुमारेण चिंतिअं – ‘अहो कटुं कट्टयरं/कट्टअरं’ ति। ‘कहमहं वसुदेवपुतो होऊण सयमेव कणीयसं भायरं विणासेहामि।’

५) उपसर्ग

उपसर्ग म्हणजे मूळची अव्यये. उपसर्ग धातूंच्या आधी जोडले जातात. नेहमी उपयोगात येणारे उपसर्ग त्यांच्या विशिष्ट अर्थासह खाली दिले आहेत.

अइ – (अति) – पलीकडे

अइक्षम – पलीकडे जाणे

अणु – (अनु) – मागाहून

अणुसर – मागाहून जाणे

अव – (अप) – बाजूला

अवसर – बाजूला होणे

अव – (अव) – खाली

अवअर, अवतर – खाली उतरणे

वि – (वि) – विशिष्ट

विकुञ्च – विशिष्ट प्रकारे करणे, बनविणे

णिस – (निस्) – बाहेर

णिक्खम – बाहेर जाणे

सम – (सम्) – समान

संगम – समान जाणे = एकत्र येणे

उपसर्गामुळे धातूंचा मूळ अर्थ बदलतो पण काही वेळा अर्थात फारसा फरक पडत नाही.

उदा. विसइ – पविसइ

चिंतेइ – विचिंतेइ

काही वेळा मूळ अर्थावर जास्त जोर येतो.

उदा.

णास – नाश पावणे

विणास – पूर्ण नाश करणे

लस – चमकणे

विलस – विशेष चमकणे

राअ, राय – शोभणे

विराअ, विराय – विशेष शोभणे

चअ, चय – त्याग करणे

परिच्छअ, परिच्छय – सर्वस्वी त्याग करणे

मूळ अर्थात् बदल होणारी काही उदाहरणे -

तर - तरणे	वितर - देणे
हर - नेणे	आहर - आणणे
वाहर - बोलणे	पहर - प्रहर करणे
विहर - क्रीडा करणे	परिहर - टाळणे
संहर - नाश करणे	उवसंहर - आवरणे
भव - असणे, होणे	अणुहव - अनुभवणे
गच्छ - जाणे	आगच्छ - येणे
अणुगच्छ - पाठोपाठ जाणे	अभिगच्छ/अहिगच्छ - सामोरे जाणे
अवगच्छ - जाणणे	णिगच्छ - बाहेर जाणे
उवागच्छ - जवळ जाणे	अइगच्छ - पलीकडे जाणे
संगच्छ - मिळून एकत्र जाणे	अहिगच्छ - मिळविणे
पडिगच्छ - परत जाणे	पच्चुतर - प्रत्युतर देणे

अभ्यास

माध्यम भाषेत भाषांतर करा.

- | | |
|--|--|
| १) चंपाणअरीए एगो माणुसो परिवसइ। | ६) घरमहत्तरेहिं भणिअं - 'छगलओ उवणिज्जउ'। |
| २) तस्स पुतो छगलअं आणोउ गओ। | ७) बलदेवो तथ्य सिंगं समागओ। |
| ३) राया वणे जं लहइ तं आहारेइ। | ८) णायदत्तो भारिआविरहेण विलवइ। |
| ४) भो णागसेटि, उवसंहरसु संरंभं, खमसु अवराहं। | ९) अम्मो णिव्विणकामो हं पडिणिकखमामि। |
| ५) कत्तारं एव अणुजाइ कम्मं। | |

(पडिणिकखम - दीक्षा घेणे, णिव्विण - त्रस्त, अणुजाइ - अनुसरणे, उवसंहर - आवरणे, संरंभ - क्रोध)

६) समास-विवेचन

**दंदो दिगुरवि चां, मग्गोहे णिच्चमव्वईभावो ।
तप्पुरिस-कम्म-धारे, होज्जं एण बहुब्बीही ॥**

दोन किंवा अधिक शब्दांतील विभक्ति-प्रत्यय गाळून तयार झालेल्या शब्दांना **समास** म्हणतात. अर्थातच समासात कमीत कमी दोन शब्द असतात. समासातील शब्दांना **पदे** म्हणतात. प्रत्येक पदाचा अर्थ स्वतंत्र असला तरी संपूर्ण सामासिक शब्दाचा अर्थ वेगळा असतो. विभक्ती प्रत्यय लावून किंवा स्वतःचे शब्द वापरून समासातील दोन पदांमधील संबंध दाखविण्याच्या क्रियेला **विग्रह करणे** असे म्हणतात. सामान्यतः नाम, विशेषण, क्रियाविशेषण, अव्यय आणि शब्दयोगी अव्यय या जातीचे शब्द समासांची पदे होऊ शकतात. समासाच्या पदांचे **प्रधानपद (मुख्यपद)** व **गौणपद** असे दोन भेद असतात. यावरून समासांचे चार मुख्य प्रकार होतात.

- १) दोन्ही पदे प्रधान म्हणजेच उभयपदप्रधान - दंद (द्वन्द्व)
 - २) पूर्व पद गौण व उत्तर पद प्रधान - तप्पुरिस (तत्पुरुष)
 - ३) दोन्ही पदे गौण व तिसराच एखादा अर्थ प्रधान - बहुब्बीही (बहुब्रीही)
 - ४) पूर्व पद प्रधान, उत्तर पद गौण व सामासिक शब्द अव्यय - अव्वईभाव (अव्ययीभाव)
- (पूर्व-प्रथम येणारे, उत्तर-नंतर येणारे)

१) दंद (द्वंद्व) – (उभय पद प्रधान) –

दोन किंवा अधिक समान महत्वाची नामे एकत्र येऊन जो एक सामासिक शब्द तयार होतो, त्यास **द्वंद्व** असे म्हणतात. तो शब्द अनेकवचनी असून अंत्य पदाचे लिंग हेच जर संपूर्ण सामासिक शब्दाचे लिंग असेल तर त्याला **इतरेतर द्वंद्व** असे म्हणतात.

उदा. - बंभविण्हुमहेसा – बंभो अ विण्हू अ महेसो आ। (पुलिंगी)

जीवाजीवा – जीवा अ अजीवा आ। (पुलिंगी)

णरणारीओ – णरा अ णारीओ आ। (स्त्रीलिंगी)

समासातील प्रत्येक पदाला महत्व न देता त्या पदापासून तयार होणाऱ्या समूहाला जेव्हा महत्व दिलेले असते, तेव्हा त्या समासास **समाहारद्वंद्व** असे म्हणतात. समासाचा विग्रह करताना ‘**एआणं/एयाणं समाहारो**’ असे सांगण्याची पद्धत आहे. समाहार द्वंद्व समास नेहमी नपुंसकलिंगी एकवचनात असतो.

उदा. - अण्णपाणं – अणं च पाणं च एआणं समाहारो ।

मंससोणियं – मंसं च सोणियं च एआणं समाहारो ।

दोन किंवा अधिक विशेषणे एकत्र येऊन झालेल्या समासास **द्वंद्व** म्हणतात.

उदा. - उच्चणीअं – उच्चं च णीअं च,

कळ्ळाणपावगं – कळ्ळाणं वा पावगं वा

काही द्वंद्व समासांचा विग्रह करताना ‘वा’ हे विकल्प सांगणारे उभयान्वयी अव्यय वापरले जाते.

उदा. - जयाजए – जओ वा अजओ वा।

लाभालाभे – लाभे वा अलाभे वा।

२) तप्पुरिस (तत्पुरुष) – (उत्तर-पद-प्रधान) –

तप्पुरिस समासाचे सात पोटभेद आहेत.

अ) विभक्ति-तप्पुरिस

यामध्ये दुसरे (उत्तर) पद मुख्य असते. पहिल्या पदाची योग्य ती विभक्ती वापरून त्या विभक्तिप्रमाणे विग्रह करून समासाचा अर्थ सांगितला जातो. दुसऱ्या पदाचे जे लिंग असते, तेच सर्व समासाचे लिंग बनते. ज्या विभक्तीने दोन पदांमधील संबंध दर्शविला जातो त्या विभक्तीचे नाव त्या समासास दिले जाते. प्रथमा व संबोधन सोडून इतर सर्व विभक्ती हा संबंध दर्शवितात.

उदा. बिइया (द्वितीया) त. – आसारूढो – आसं आरूढो। विरागसमावणो – विरागं समावणो।

तइया (तृतीया) त. – विणयसंपणो – विणएण संपणो। सुरवंदिओ – सुरेहिं वंदिओ।

पंचमी त. – चोरभयं – चोराओ भयं। संसारमुक्को – संसाराओ मुक्को

छट्टी (चतुर्थी/षष्ठी) त. – रुक्खमूले – रुक्खस्स मूले। भोयणकालो – भोयणस्स कालो।

सत्तमी (सप्तमी) त. – वणवासो – वणे वासो। जुज्ज्ञाणिउणो – जुज्ज्ञे णिउणो।

ब) कर्मधारय (कर्मधारय)

तत्पुरुष समासातील पूर्वपद आणि उत्तरपद एकाच विभक्तीत (प्रथमेत) असतील तर त्या समासाला **कर्मधारय** असे म्हणतात. कर्मधारय समासातील पदे सात प्रकारची असतात.

उदा.

पहिले पद	दुसरे पद	उदाहरण
विशेषण	विशेष्य	सीओदं - सीअं उदं।
विशेष्य	विशेषण	सुहकम्माइं - सुहाइं कम्माइं।
विशेष्य (विशेषणाला नामाची उपमा)	विशेषण	पुरिसोत्तमो - उत्तमो पुरिसो।
विशेषण	विशेषण	धम्माणुत्तरं - अणुत्तरं धम्मं।
नाम	नाम	हिमधवलं - हिमं इव धवलं।
अव्यय (उपसर्ग)	नाम	समुद्दगंभीरो - समुद्दो इव गंभीरो।
उपमेय	उपमान	सीउण्हं - सीअं च उण्हं च।
		भुक्खिअतिसिआ - भुक्खिआ अ तिसिआ आ।
		बडरुक्खो - बडो रुक्खो।
		अहिंसाधम्मो - अहिंसा एव धम्मो।
		सुगुरु - साहू गुरु।
		दुज्जणो - दुद्धो जणो।
		चरणकमलं - चरणं कमलं इव।
		मुहुचंदो - मुहं चंदो इव।

क) नव् तप्पुरिस (नव् तत्पुरुष) -

ज्या तत्पुरुष समासातील प्रथम पद नकारार्थी असते त्याला **नव् तत्पुरुष** असे म्हणतात. समासातील उत्तरपदाचे पहिले अक्षर स्वर असेल तर 'अण' आणि उत्तरपदाचे पहिले अक्षर व्यंजन असेल तर 'अ' ही नकारार्थी पूर्वपदे दिसतात. उदा. अणलसो - ण अलसो। अकज्जं - ण कज्जं।

ड) उव्वय तप्पुरिस (उपपद तत्पुरुष) -

ज्या तत्पुरुष समासातील उत्तरपद हे क्रियापदाचे रूप असते त्या समासाला **उपपद तत्पुरुष** समास म्हणतात. हे क्रियापदाचे अवशिष्ट रूप स्वतंत्रपणे वाक्यात उपयोगात आणता येत नाही. समासाचा विग्रह करताना क्रियापदाच्या रूपापुढे 'त्ति' हे अव्यय जोडतात.

उदा. कुंभआरो - कुंभं करेइ त्ति।

सुहदो - सुहं देइ त्ति।

इ) द्विगु (द्विगु) -

कर्मधारय समासातील प्रथम पद जर संख्याविशेषण असेल तर त्या समासाला **द्विगु** असे म्हणतात. द्विगु समास नेहमी एकवचनी असतो आणि या समासाने समूहाचे ज्ञान करून दिले जाते.

उदा. तिहुयणं - तिणं भुवणां समाहारो।

दोमासं - दोणं मासां समाहारो।

फ) अलुय-तप्पुरिस (अलुक् तत्पुरुष) -

खरेतर समास होताना दोन पदांमधील विभक्ति-प्रत्ययांचा लोप झाला पाहिजे. परंतु काही तत्पुरुष समासातील पहिल्या पदाचे विभक्ति-प्रत्यय सामासिक शब्दातही राहिलेले आढळतात. त्यास **अलुक्** (लोप न होणे) **तत्पुरुष** असे म्हणतात. काही समासातील उत्तरपद एखादे कृदन्त (क्रियापदाचे रूप) असते.

उदा. अंतेवासी - अंते वसइ।

खेयरो - खे चरझ।

ग) मञ्ज्ञमपयलोकी (मध्यमपदलोपी) -

समासात असणाऱ्या दोन पदांमधील संबंध जोडणारे एक पद संपूर्णच गाळलेले असते. ते पद घेतल्याखेरीज समासाचा विग्रहच होऊ शकत नाही. अशा समासास मध्यमपदलोपी समास असे म्हणतात. ह्या समासातील पहिले पद

सामासिक असून त्या सामासिक पदाचे मध्यमपद लुप असते. लुपपद हे विशेषण असते.

उदा. चिंतामणी – चिंतापूरओ मणी। गंधतेळूं – गंधमिस्सियं तेळूं।

३) बहुव्याही (बहुव्रीही) – (अन्य पद प्रधान) –

समासातील दोन्ही पदे गौण असून त्यातील पदाच्या अर्थाहून वेगळा असा तिसराच एखादा अर्थ सूचित केला जात असेल व संपूर्ण समास जर त्या शब्दाचे विशेषण असेल तर त्याला **बहुव्रीही समास** म्हणतात. बहुव्रीही समासात विशेषणे व नामे येतात. त्यांचा विग्रह करताना ‘ज’ या संबंधवाचक सर्वनामाचा उपयोग करावा लागतो व त्याच्या विभक्तीवरून बहुव्रीही समासाला त्या विभक्तीचे नाव दिले जाते. विभक्ति-तत्पुरुषाप्रमाणे विभक्ति-बहुव्रीहीचेही पांच प्रकार आहेत.

अ) विभक्ति बहुव्याही (विभक्ति – बहुव्रीही) –

१. द्वितीया बहुव्रीही – पत्तगंगो – पत्तो गंगं जो सो।
२. तृतीया बहुव्रीही – जिइंदिओ – जियाणि इंदियाणि जेण सो।
३. पंचमी बहुव्रीही – गयराओ – गओ राओ जाओ सो।
४. चतुर्थी/षष्ठी बहुव्रीही – मंदपुण्णो – मंदं पुण्णं जस्स सो।
५. सप्तमी बहुव्रीही – बहुधं – बहुं धणं जम्मि तं।

ब) नज्ब बहुव्याही (नज्ब बहुव्रीही) –

ह्या बहुव्रीही समासातील पहिले पद नकारात्मक असते. नज्ब तत्पुरुषाहून हा समास भिन्न आहे कारण नज्ब बहुव्रीहीला स्वतंत्र अर्थ नसून ते अन्य शब्दाचे विशेषण असते.

उदा. अणंतो – अविज्ञमाणो अंतो जस्स सो। अपुत्तो – ण पुत्तो जस्स सो।

क) सह बहुव्याही (सह बहुव्रीही) –

यातील पहिले पद ‘स’ किंवा ‘सह’ तर दुसरे पद नाम असते.

उदा. सवयंसो – वयंसेहिं सह। सहोयरो – समाणं उयरं जस्स सो।

४) अव्वर्डभाव – (अव्ययीभाव) – (पूर्व-पद-प्रधान) –

अव्ययीभाव समासातील पहिले पद बहुधा एखादे अव्यय असून उत्तर पद नाम असते. संपूर्ण समास हा अव्यय असून अंत्यस्वर दीर्घ असल्यास तो न्हस्व होऊन त्यावर अनुस्वार असतो.

उदा. – अणुरूपं – रूपं अणु। (योग्यताअर्थाने)
अणुदिणं – दिणे दिणे। (क्रमशः या अर्थाने)
पइवरिसं – वरिसे वरिसे।

जावज्जीवं – जाव जीवो ताव।
जहासुहं – जहा सुहं तहा।
पइदिणं – दिणे दिणे।

अभ्यास

१. पुढील समास ओळखा –

- | | |
|--|--------------------------------|
| १) जिणसासणं – जिणस्स सासणं। | ६) देवदाणवा – देवा अ दाणवा अ। |
| २) चंदवअणा – चंदो इव वअणं जीसे सा। | ७) वणयरो – वणे चरइ। |
| ३) दसदिणं – दसणं दिणाणं समाहारो। | ८) बंधमुक्तो – बंधाओ मुक्तो। |
| ४) अदीणो – ण दीणो। | ९) सहभिच्छो – भिच्छेण सह। |
| ५) पाणिपायं – पाणिणो (पाणीओ) अ पाया अ। | १०) णिह्वओ – णिंगआ दया जाओ सो। |

७) अव्यय

ज्या शब्दाच्या रूपांमध्ये काहीही बदल होत नाही त्याला **अव्यय** असे म्हणतात. जसा शब्द आहे तसाच अव्ययाचा वाक्यामध्ये प्रयोग केला जातो. अव्ययाला कोणतेही वचन अथवा विभक्ती लागत नाही. काही अव्यये पुढीलप्रमाणे – तं, आम, णवि, मिव, पिव, विव, व्व, व, विय, इव, जेण-तेण, णइ, चेअ, च्चिअ, णवर, णवरि, अलाहि, अण, णाडं, माडं, हद्दि, वेव्व, मामि, हला-हले, हुं, हु-खु, थू, रे, अरे, ओ, अव्वो, अइ, वणे, मणे, अम्मो, अप्पणो, पाडिकं, पाडिएकं, उअ, इहरा, दर, इ, जे, र, पि, वि, अवि.

ह्या अव्ययांचे नियम पुढीलप्रमाणे –

- १) 'तं' हे अव्यय वाक्याच्या सुरुवातीला वापरले जाते. उदा. – तं तिअसबंदिमोक्खं ।
- २) 'आम' हे अव्यय 'स्वीकारणे, मान्य करणे, ठीक आहे' या अर्थाने वापरले जाते. उदा. – आम अहं भोअणं रंधेमि।
- ३) 'णवि' हे अव्यय 'विपरीत' या अर्थाने वापरले जाते. उदा. – णवि हा वणे ।
- ४) 'मिव, पिव, विव, व्व, व, विअ, इव' ही अव्यये उपमा दाखवण्यासाठी वापरली जातात. उदा. – कुमुअं मिव, चंदणं पिव, हंसो विव, सायरो व्व, खीरोओ व, कमलं विअ, भमरं इव.
- ५) 'जेण-तेण' ही अव्यये लक्षण (अवस्था) दर्शवण्यासाठी वापरली जातात. उदा. – भमरुअं जेण कमलवणं। भमरुअं तेण कमलवणं।
- ६) 'णइ, चेअ / च्चेअ, च्चिअ / च्चिअ' ही चार अव्यये 'निश्चय' या अर्थाने वापरली जातात. उदा. – गइए णइ, जं चेअ मउलणं लोअणां, अणुबद्धं तं चिअ कामिणी, ते च्चिअ धण्णा, ते च्चेअ सप्पुरिसा।
- ७) 'णवर' हे अव्यय 'केवळ, मात्र, फक्त' या अर्थाने वापरले जाते. उदा. – णवर पिआडं चिअ णिव्वडंति।
- ८) 'णवरि' हे अव्यय 'नंतर' या अर्थाने वापरले जाते. उदा. – णवरि अ से रहुवडणा ।
- ९) 'अलाहि' हे अव्यय पुरे, या अर्थाने वापरले जाते. उदा. – अलाहि किं वाइएण लेहेण ?
- १०) 'अण, णाडं व माडं' हे निषेध किंवा नाही या अर्थाने वापरले जातात. उदा. – अण चिंतिअममुणंती । णाडं करेमि रोसं । माडं काहीअ रोसं ।
- ११) 'हद्दि, हद्दी' हे अव्यय 'खेद किंवा मनस्ताप' या अर्थाने वापरले जाते. उदा. – हद्दि! हद्दी! इड्डि ।
- १२) 'वेव्व, वेव्वे' ही अव्यये 'आमंत्रण' या अर्थी वापरली जातात. उदा. वेव्व माले। वेव्वे सउंदले वहसि पाणिअं।
- १३) 'मामि, हला, हले, सहि' ही अव्यये मैत्रिणीला बोलावण्यासाठी वापरली जातात. उदा. मामि, सरिसक्खाणंपि। पणवह माणस्स हला । हले ह्यासस्स । सहि, एरिसिच्चिअ गड ।
- १४) 'हु-खु' ही अव्यये निश्चय, वितर्क, शक्यता व विस्मय / आश्र्य अशा अर्थाने वापरली जातात. उदा. – निश्चय – तं पि हु अच्छिण्णसिरि । वितर्क – ण हु णवरं संगाहिया । एअं खु हसइ । संशय – जलहरो खु धूमवडलो खु । शक्यता – तरिउं ण हु णवर इं । विस्मय/आश्र्य – को खु एसो सहस्ससिरो ।
- १५) 'थू' अव्ययाचा 'निंदा' या अर्थाने वापर केला जातो. उदा. – थू णिल्लज्जो लोओ ।
- १६) 'रे, अरे' ही अव्यये संभाषण सुरू करण्यासाठी वापरली जातात. उदा. – रे/अरे हिअअ मढह सरिआ। अरे मं समं मा करेसु उवहासं ।
- १७) 'अव्वो' हे अव्यय 'सूचना, दुःख, संभाषण, खेद, अपराध, विस्मय, आनंद, आदर, भय, विषाद, पश्चात्ताप' या अर्थाने वापरले जाते. उदा. – अव्वो (सूचना) दुक्करकारय ।

- १८) ‘अइ’ हे अव्यय लक्ष वेधून घेण्यासाठी वापरले जाते. उदा. – अइ दिअर ! किं ण पेच्छसि ?
- १९) ‘अम्मो’ हे अव्यय ‘आश्र्वय’ या अर्थाने वापरले जाते. उदा. – अम्मो कह पारिज्जइ ?
- २०) ‘अप्पणो’ हे अव्यय ‘स्वतः’ या अर्थाने क्वचित वापरले जाते. उदा. – विसयं विअसंति अप्पणो कमलसरा।
- २१) ‘पाडिकं, पाडिएकं, पत्तेयं’ ही अव्यये ‘प्रत्येक’ अशा अर्थाने वापरले जातात.
- २२) ‘उअ’ हे अव्यय ‘पहा’ या अर्थाने कधीतरी वापरले जाते. उदा. – उअ लोआ गच्छंति ।
- २३) ‘इहरा’ हे अव्यय ‘अन्यथा’ या अर्थाने वापरले जाते. उदा. – इहरा णिसामणेहिं ।
- २४) ‘दर’ हे अव्यय ‘अर्ध व अल्प’ या अर्थाने वापरले जाते. उदा. – दर विअसिअं ।
- २५) ‘इ, जे, र’ ही तीन अव्यये ‘पादपूरणासाठी’ वापरली जातात.
- २६) ‘पि, वि, अवि, अपि’ ही अव्यये ‘मुद्दा’ या अर्थाने वापरले जातात.

८) संख्याविशेषणे

आपण गेल्या वर्षी १ – ३० पर्यंत संख्या पाहिल्या आहेत. आता या वर्षी आपण त्यापुढील संख्या पाहूया.

३१ एयतीस, एअतीस	५६ छवण, छपण	८० असीइ
३२ बत्तीस	५७ सत्तावण	८१ एगासीइ, एकासीइ
३३ तेत्तीस	५८ अट्टावण	८२ बासीइ, बाईसी
३४ चोत्तीस, चउत्तीस	५९ एगूणसट्टि	८३ तेसीइ, तेयासी
३५ पणतीस	६० सट्टि	८४ चोरासी, चउरासीइ
३६ छत्तीस	६१ एगाट्टि, एगासट्टि	८५ पंचासीइ
३७ सत्ततीस	६२ बासट्टि, बावट्टि	८६ छलसीइ
३८ अट्टतीस	६३ तेसट्टि, तेवट्टि	८७ सत्तासीइ
३९ एगूणचत्तालीस	६४ चउसट्टि, चउवट्टि	८८ अट्टासीइ
४० चत्तालीस	६५ पणसट्टि, पण्णट्टि	८९ एगूणणउइ
४१ एगाचत्तालीस, एकचत्तालीस	६६ छावट्टि, छासट्टि	९० णउइ
४२ बायालीस	६७ सत्तवट्टि, सत्तसट्टि	९१ एक्कणउइ
४३ तेयालीस	६८ अट्टसट्टि, अढसट्टि	९२ बाणउइ, बेणउइ
४४ चोयालीस	६९ एगूणसत्तरि, अउणसत्तरि	९४ चउणउइ
४५ पणयालीस, पणयाल	७० सत्तरि	९५ पंचणउइ
४६ छायालीस	७१ एक्कसत्तरि, एगसत्तरि	९६ छण्णउइ
४७ सीयालीस, सत्तचत्तालीस	७२ बावत्तरि	९७ सत्तणउइ
४८ अट्टयालीस	७३ तेवत्तरि	९८ अट्टाणउइ, अट्टणउइ
४९ एगूणपणास, एगूणपण, अउणापण	७४ चोवत्तरि	९९ णवणउइ
५० पणास	७५ पंचहत्तरि, पण्णत्तरि	१०० सय, सअअ
५१ एक्कावण, एगावण	७६ छावत्तरि	१००० सहस्र, सहस्री
५२ बावण	७७ सत्तहत्तरि	१०००० अयुत
५३ तेवण	७८ अट्टहत्तरि	१००००० सयसहस्र, सयसहस्री, लक्ख
५४ चउवण	७९ एगूणासीइ	१००००००० कोडी
५५ पणवण		

अकरा ते नव्याण्णवपर्यंत जे सामासिक संख्यावाचक शब्द तयार होतात, त्यासंबंधी खालीलप्रमाणे सर्वसाधारण नियम सांगता येतील :

- १) दो चा दु किंवा बे किंवा बा होतो. जसे – दुवालस, बावण्ण, बेणउइ इत्यादी
- २) ति चा ते होतो. जसे – तेरस, तेवीस, तेतीस इत्यादी
- ३) चउ चा चो होऊन पुढील व्यंजनाचे द्वित्व होते. जसे – चोहस, चोतीस इत्यादी
- ४) पंच चे पण किंवा पण्ण होते. जसे – पण्णरस, पण्णवीस इत्यादी
- ५) छ च्या पुढे स्वर आल्यास छ चे छल होते व व्यंजन आल्यास त्याचे द्वित्व होते. जसे – छलसीइ, छव्वीस इ.
- ६) सत्त तसाच राहतो. जसे – सत्तरस, सत्ततीस
- ७) अट्टु चे अट्टा होते किंवा अट्टु तसाच राहतो. उदा. अट्टारस, अट्टावीस, अट्टतीस, अट्टचत्तालीस
- ८) णव तसाच राहतो. णवणउइ वगैरे.

काही संख्यावाचक शब्द संस्कृतप्रमाणे एकोण किंवा अउण प्रत्यय लावून तयार होतात.

एक या गणनावाचक विशेषणाची तिन्ही लिंगी रूपे स्वतंत्र होतात. दो, ति, चउ ही तिन्ही विशेषणे स्वतंत्रपणे चालतात. परंतु त्यांची रूपे तिन्ही लिंगी एकच असतात.

पाचपासून अठरापर्यंतची गणनावाचके पंचप्रमाणे चालतात व सर्व लिंगी त्यांची रूपे एकच असतात. मात्र एकोणीस पासून अड्डेचालीस पर्यंतची गणनावाचके पुळिंगी व नपुंसकलिंगी, इकारान्त अकारान्त व खीलिंगी आकारान्त नामाप्रमाणे चालतात.

एकोणपन्नास ते नव्याण्णव पर्यंतची गणनावाचके प्रथमेत व द्वितीयेत, नपुंसकलिंगी इकारान्त नामाप्रमाणे व इतर विभक्त्यांमध्ये ईकारांत नामाप्रमाणे चालतात.

लिंगाप्रमाणेच वचनाबाबतही गणनावाचकात एकवाक्यता नाही. एकवचन, अनेकवचन याचा शब्दशः अर्थ घेतल्यास ‘एअ’/‘एक’/‘एग’ हे एकच गणनावाचक एकवचनी व त्याव्यतिरिक्त सर्व अनेकवचनी असावयास हवी. परंतु तसे होत नाही.

‘एअ’/‘एक’/‘एग’ हे एकवचनी चालते.

दोन ते अठरापर्यंतची गणनावाचके जरी अनेकवचनी विशेष्यांची विशेषणे असली तरी त्यांची रूपे मात्र एकवचनीच असतात.

एकोणपन्नास ते अट्टावन्न पर्यंतची गणनावाचके अनेकवचनी चालतात.

एकोणसाठ (एकूणसट्टि/एगूणसट्टि/एऊणसट्टि) ते नव्याण्णव पर्यंतची सर्व गणनावाचके अनेकवचनी विशेष्य असले तरी फक्त एकवचनी चालतात.

शंभरापासून कोटी पर्यंतची गणनावाचके अंत्यस्वरानुसार निरनिराळ्या प्रकारे उभयवचनी चालतात.

पटवाचक :

संख्यावाचकांना **खुत्तो, हा, सो**, हे प्रत्यय लावून पटवाचके होतात. उदा. दुखुत्तो (दोनदा), तिखुत्तो (तीनदा), अट्टुखुत्तो (आठदा/आठवेळा), चउहा (चारवेळा), सयसो (शंभर वेळा), सहस्रसो (हजार वेळा). मात्र एकदा या अर्थाचे सझं असे रूप होते.

आवृत्तीवाचक :

संख्यावाचकांना ‘विह’ प्रत्यय लावला म्हणजे आवृत्तीवाचके तयार होतात. काही वेळा ‘हा’ प्रत्यय लागतो. उदा. एअविह/एकविह/एगविह, दुविह, तिविह, चउविह, अट्टविह, सयविह, सहस्रविह.

अपूर्णांकात्मक :

जो अपूर्णांक हवा असेल त्याच्या पुढील पूर्णांकाच्या पूर्वी अपूर्णांकात्मक शब्द जोडला म्हणजे अपूर्णांकात्मक विशेषण तयार होते. उदा. अद्धटम (साडेसात), अद्धंचम (साडेचार), अद्धबारस (साडे अकरा) इ. मराठीमध्ये अपूर्णांकवाचक शब्द आधी येतो. परंतु पुढील पूर्णांक न घेता मागील पूर्णांक घेतला जातो. उदा. साडेआठ म्हणजे $8 + 1/2$, परंतु महाराष्ट्री प्राकृतात अद्धटम मराठीत साडेआठ, पण याचा अर्थ $8 - 1/2$ अधिक अर्धा $= 8 - 1/2$ तर महाराष्ट्री प्राकृतात 8 वजा अर्धा $=$ म्हणजे $8 - 1/2 = 7 - 1/2$. काही वेळा अपूर्णांकवाचक शब्द नंतरही येतो. उदा. दिढ्ड, दिअङ्ग = $1 - 1/2$.

उदाहरणार्थ खालील गाथांमध्ये जैनधर्मविषयक काही कल्पना व्यक्त करणारी पदे आली आहेत. या उदाहरणातून आपणास संख्याविशेषण व विशेष्याची लिंग, वचन व विभक्ती एकच असते हे कळते.

एगा सत्ता दुविहो णओ य कालत्तयं गइचउकं।

पंचेव अत्थिकाया दव्वचकं च सत्त-णया॥

अद्वेव य कम्माइं णव-तत्ताइं दसविहो धम्मो।

एगास-पडिमाओ बारस-वयाइं गिहीणं च॥

वरगामाण सहस्रं सयं गइंदाणं विउलभंडारं।

पाइक्काणं लक्खं तुरयाणं दससहस्राइ॥

सत्ता – (सत् तत्त्व) – आत्म्याचे अस्तित्व.

णअ/णय – कोणत्याही वस्तूचे ती वस्तू जाणून घेणाऱ्यास होणारे अंशात्मक ज्ञान.

त्याचे मुख्य प्रकार दोन : (१) द्रव्यार्थिक नय, (२) पर्यायार्थिक नय.

कालत्तय – तीन काळ : (१) वर्तमानकाळ, (२) भूतकाळ, (३) भविष्यकाळ.

गइचउकं – आत्म्यास त्याच्या कर्मानुसार प्राप्त होणाऱ्या चार प्रकारच्या स्थिती किंवा गती : (१) नरकगती, (२) तिर्यक् (पशुपक्ष्याची) गती, (३) मनुष्यगती, (४) देवगती.

अत्थिकाय – विश्व व्यापून राहणाऱ्या पाच प्रकारच्या गोष्टी : (१) जीव, (२) अजीव, (३) धर्म, (४) अधर्म, (५) आकाश.

दव्वचकं – सहा प्रकारची द्रव्ये : (१) जीव, (२) अजीव, (३) धर्म, (४) अधर्म, (५) आकाश आणि (६) काल.

सत्तण्य – नयाचे सात उपप्रकार : (१) नैगम, (२) संग्रह, (३) व्यवहार, (४) क्रजुसूत्र, (५) शब्द, (६) समभिरूढ, (७) एवंभूत.

अद्वक्म – आठ प्रकारची कर्मे : (१) ज्ञानावरणीय, (२) दर्शनावरणीय, (३) वेदनीय, (४) मोहनीय, (५) आयु, (६) नाम, (७) गोत्र, (८) अंतराय.

णवतत्त – नऊ तत्त्वे : (१) जीव, (२) अजीव, (३) आस्तव, (४) पुण्य, (५) पाप, (६) बंध, (७) संवर, (८) निर्जरा, (९) मोक्ष.

दसविहो धम्मो – दहा प्रकारचा धर्म : (१) क्षमा, (२) मार्दव, (३) आर्जव, (४) सत्य, (५) शौच, (६) संयम-इंद्रिय दमन, (७) तप, (८) त्याग, (९) अकिंचन, (१०) ब्रह्मचर्य.

एआरस/एगारस पडिमाओ – अकरा प्रकारच्या प्रतिमा- आत्मोन्नतीच्या अवस्था : (१) दर्शन, (२) व्रत, (३) सामायिक, (४) पोषध, प्रोषध (५) नियम, (६) ब्रह्मचर्य, (७) सचित्तत्याग, (८) आरंभत्याग, (९) प्रेष्यारंभत्याग, (१०) उद्दिष्टत्याग, (११) श्रमणभूत.

बारसवयाइं – बारा प्रकारची व्रते : (१) अहिंसा, (२) सत्य, (३) अचौर्य, (४) ब्रह्मचर्य, (५) अपरिग्रह, (६) दिग्व्रत, (७) देशावकाशिक, (८) अनर्थदंडत्याग, (९) भोगोपभोगपरिमाण, (१०) सामायिक, (११) प्रोषधोपवास, (१२) अतिथिसंविभाग.

अभ्यास

१. पुढील अंक महाराष्ट्री प्राकृतमध्ये (अक्षरामध्ये) लिहा.

४, ११, १२, १५, १९, ३३, ३६, ४०, ४७, ५६, ६२, ७४, ७९, ८४, ९३, ९९

२. मराठीत भाषांतर करा.

- १) एको बुद्धिमंतो अमच्चपुत्तो अत्थि।
- २) वाणारसीए णअरीए दो विष्णा भाअरो।
- ३) चत्तारि गोपालदारआ वणं गच्छत्ति।
- ४) अट्ट विज्ञाहर-धूयाओ दिड्डाओ।

- ५) कुमारो चउद्दस-विज्ञाओ गेणहइ।
- ६) दसमे दिणे बालअस्स मेहो ति णामं कअं।
- ७) चउत्थो वरो तत्थेव ठिओ।
- ८) हत्थे पंचंगुलिआओ संति।



परिशिष्ट १

अवांतर वाचन

(१)

मध्ययुगातील पुरातन साहित्य म्हणून शिलालेख अत्यंत महत्वपूर्ण आहेत. शिलालेख सर्वप्रथम सम्राट अशोकाने प्रथमतः लिहवून घेतले. या शिलालेखांची भाषा प्राकृत आहे. हे शिलालेख म्हणजे प्राकृतभाषा राजदरबाराची भाषा होती याचा पुरावाच आहेत. त्यामुळे प्राकृत भाषेचे श्रेष्ठत्व स्पष्ट होण्यास मदत होते. तसेच सम्राट अशोकाच्या राज्याच्या सीमा समजण्यास ही मदत होते. हे शिलालेख भारताच्या विविध भागात आढळतात. यांची संख्या जवळजवळ ३० आहे. गिरनार येथे अशोकाचे १४ लेख आहेत. अशोकाप्रमाणेच वाकाटक राजांचे, सातवाहन राजांचे शिलालेखही सापडतात. हे शिलालेख म्हणजेच प्राकृत भाषेतील प्रथम लिखित साहित्य होय. विद्यार्थ्यांना या प्राकृत शिलालेखाचा परिचय व्हावा म्हणून गिरनार येथील एक शिलालेख येथे दिला आहे.

- १) इयं धंमलिपी देवानं प्रियेन प्रियदसिना राजा लेखापिता
- २) इधं न किं चि जीवं आरभित्या प्रजूहितव्यं
- ३) न च समाजो कतव्यो
- ४) बहुकं हि दोसं समाजम्हि पसति देवानं प्रियो प्रियदसि राजा
- ५) अस्ति पि तु एकचा समाजा साधुमता देवानं प्रियस प्रियदसिनो राजो
- ६) पुरा महानसम्हि देवानं प्रियस प्रियदसिनो राजो अनुदिवसं बहुनि प्राण-सत-सहस्रानि आरभिसु सूपाथाय
- ७) से अज यदा अयं धंमलिपी लिखिता ती एव प्राणा आरभरे सूपाथाय द्वे मोरा एगो मगो सो पि मगो न ध्रुवो
- ८) एते पि त्री प्राणा पछा न आरभिसरे

सद्दत्था

इयं – ही, **धंमलिपी** – धर्मलिपी, शिलालेख (हे पूर्वी राजाच्या आज्ञा देण्यासाठी सुद्धा वापरले जात असत), **प्रियदसिना**– प्रियदर्शी, प्रिय असणाऱ्या, **लेखापिता** – लिहवून घेतले आहेत, **आरभित्या** – मारून, हत्या करून, **प्रजूहितव्यं** – हवन करू (नये), **समाजो** – सामूहिक उत्सव, समारंभ (ही तांत्रिक संज्ञा आहे.), **कतव्यो** – करण्यास योग्य, **महानसम्हि**– स्वयंपाकघरात, **सूपाथाय** – रश्या(सूपा)साठी, **अज** – आज(पासून), **द्वे** – दोन, **एगो** – एक, **मगो** – मृग (हरिण प्राणी), **ध्रुवो** – निश्चित, **त्री** – तीन, **पछा** – नंतर, **न आरभिसरे** – मारू नये.

(२)

भगीरहेण बहुं तवं काऊण गंगा पुढवीअले आणिआ, अओ जणा तं भागीरहि ति कहेई। एसा भगवई भागीरही। णईसु भागीरही अईव पवित्ता। भागीरहीए जलं णिम्मलं। ‘पयागे’ जउणा भागीरहीए मिलई। भागीरहीए जलं सेअं, जउणाए अ सामलं। अत्थ गंगा-जउणा-सरस्सईणं संगमो होई। अओ जणा एत्थं गंगं तिवेणी वर्यंति। भागीरहीए तीरे वाणारसी णअरी अत्थि। सा ‘कासी’ णामेण वि पसिद्धा।

पइ-वरिसं, पइ-दिणं बहवे जणा पावं पक्खालिउं, पुण्णं अजिउं च भागीरहीतीरे आगच्छंति णहाणं च करेंति। लोगाणं विविहेहि सुद्धिकज्जेहि पयइ-पवित्ता वि भागीरही अज्ज दूसिआ दीसइ। अओ गंगाजलस्स सुद्धीकरण-कज्जं पज्जावरण-वित्सेहि अहुणा एव आरद्धं। गंगाए महिमा अम्हाणं पोराण-गंथेसु सुपसिद्धो –

सरिरे जज्जरीहूए वाहिगत्थे कलेवरे।

ओसाहं जणहवी-तोयं वेज्जो णारायणो हरी॥

सद्वित्ता

पुढवीअले – भूतलावर, **भागीरही** – गंगा नदी, **सेअं** – पांढरे शुभ्र, **जउणा** – यमुना नदी, **तिवेणी** – त्रिवेणी, **वाणारसी**– वाराणसी, काशी, बनारस नगरी, **पक्खालिं** – धुण्यासाठी, **सुद्धिकज्जेहिं** – शुद्धिकरणासाठी, **दूसिआ** – अशुद्ध, **दीसड**– दिसून येते, **पज्जावरणविउसेहिं** – पर्यावरणशास्त्रज्ञांनी, **पोराण** – पुराण (ग्रंथ), **जज्जरीहूए** – क्षीण झाल्यावर, **कलेवरे** – देह, **वाहिंगात्थे** – रोगपीडित, **ओसहं** – औषध, **जणहवीतोयं** – गंगेचे पाणी, **णारायणो/हरी** – विष्णू

(३)

एयंमि जंतालए दससहस्रा जणा कज्जं कुणंति। एगआ सो जंतालओ सहस्रा णिस्संचारेण थिरो जाओ। कहं पि ण चलेइ। तआ जंतालअसंचालओ जंतालअ-चालण-णिण्हाअं सिप्पिं बोल्लावेइ। सो आगओ जंतालयं पासेइ, पासिऊण कहेइ। दससहस्रं रूवअं गिण्हिऊण एअं जंतालअं संचालिस्सं। अंगीकुणंते समाणे सिप्पिणा बुद्धीए जत्थ थले, जेण कारणेण खलिओ अहेसि, तं कारणं णाऊण तट्टाणं मोगरेण पहरिअं। तओ, सो जंतालओ चलिउं लग्गो। तेण सिप्पिणा दससहस्ररूवअं मगिअं। तआ जंतालयाहिवो कहेइ। “ताडणस्स उ एां चिअ रूप्पअं, दससहस्रं अजुत्त मम भाइ, ताडणं तु मम किंकरो वि कुणेज्जा।” सो सिप्पी कहेइ “सच्चं मए मोगरपहारस्स रूवगमेकमेव गहिअं, किंतु एगूणं दससहस्रं तु सो मोगरो पहारो “कत्थ कीइ जुत्तीए दायव्वो, तं बुद्धीए जाणिऊण गहिअं, णण्णहा।”

सद्वित्ता

जंतालओ – कारखाना, यंत्रालय, **णिस्संचारेण** – (ते यंत्र) काम करत नसल्याने, त्या यंत्राचे काम थांबल्याने, **णिण्हाअं**– निष्णात, हुशार, पारंगत, **सिप्पिं** – अभियंत्याला, यंत्र दुरुस्त करणाऱ्याला, **संचालिस्सं** – सुरू करेन, **अंगीकुणंते समाणे**– ते मान्य केल्यावर, **खलिओ** – चूक, दोष, **अहेसि** – होता, **णाऊण** – जाणून, **मोगरेण** – हातोडीने, **भाइ** – मला वाटते की, **एगूणं दससहस्रं** – रु. ९९९९/-, **णण्णहा** – ण+अण्णहा- उगीच (घेतले) नाही

(४)

अथिएगम्मि णअरे चाउव्वेदो बंभणो। दुवे छत्ता तं विण्णवेंति – “तुम्हे अम्हाणं वेयंतं वकखाणह”। बंभणो भणइ– “अहं तुझे वेयंतं सिकखावेमि। किंतु तथ विहाणमत्थि”। तओ एओ छत्तो बीअं भणइ– “तुमं आअरिअं पुच्छ केरिसं तं विहाणं ति”। सो बंभणं पुच्छइ– “भयवं, वयं तुझेहिंतो सोउं इच्छामो केरिसं तं विहाणं ति”। आयरिओ भणइ– “तुमए कालचउद्दसीए सेओ छालओ मारेयव्वो जत्थ ण कोइ पासइ। तथ तस्स मंसं भुंजिअव्वं। तओ वेयंतसुणण-जोग्गो होसि”। एओ छत्तो पडिभणइ– “मए एअम्मि जत्तो किज्जइ। तुम्हे आसीसं देह”। बंभणो भणइ– “मम आसीसा तुज्जाणं कए अथिएव। किंतु तुम्हाणं बुद्धीए परिक्खा अथिं”। छत्ता भणंति– “अम्हे गच्छामो”। आयरिओ आसीसं देइ भणइ अ– “तुम्हेसुं जो विहाणं सम्मं करेइ, सो मज्जा पद्गसीसो”।

तओ एगो छत्तो सेयछालगं गेण्हइ, कालचउद्दसीरत्तीए सुण्णरत्थाए अ गच्छइ। छगलअं मारेइ। तस्स मंसं भुंजइ, पडिणियत्तइ अ। उवज्जाओ जाणइ– ‘अजोग्गो, ण किंचि परिणयमेयस्स’ ति। ण वकखाणेइ तस्स वेअ-रहस्सं। दुइओ वि तहेव सुण्णरत्थाए गच्छइ। चिंतेइ अ– ‘एत्थ तारआ पेच्छंति’। तओ देव-उलं गच्छइ, चिंतेइ य– ‘एत्थ देवो पेच्छइ’। तओ सो सुण्णागारे गच्छइ, तथ वि चिंतेइ– ‘एत्थ अहं, एस छगलओ अइसअणाणी अ पेच्छंति’। ‘जत्थ ण कोइ पासइ तथ मारेअव्वो’ ति उवज्जाय-वअणं। ता एस भावत्थो– ‘एसो ण मारेयव्वो’ ति। पडिगच्छइ उवज्जायस्स पायमूले। साहेइ तं जं तस्स परिणमिअं। संतुट्टो उवज्जाओ भणइ– ‘तं बुद्धिमंतो, अज्जप्पहुइ मम पद्गसीसो तुमे’ ति।

सद्विद्या

चाउव्वेदो – चार वेद जाणणारा, दुवे – दोन, छत्ता – शिष्य, विद्यार्थी, इथे दोन विद्यार्थी, वेयंतं – वेदातील शेवटचा भाग, तत्त्वज्ञान, वक्खाणह – विवरण करावे, शिकवावे, बंभणं – ब्राह्मणाला, द्विजाला, सिक्खावेमि – शिकवतो, विहाणं – विधी, शास्त्रानुसार सांगितलेली पद्धत, आअरिअं – (आचार्याला) आचार्याना, सोउं – ऐकण्यासाठी, कालचउदसीए- कृष्णपक्षातील चतुर्दशीला, सेओ – पांढरा, छालओ – बकरा, मारेअव्वो – मारावा, पासइ – पाहतो, मंसं – मांस, भुंजिअव्वं – खाल्ला जावा, जोग्गो – पात्र, जत्तो – प्रयत्न, आसीसं – आशीर्वाद, सम्मं – योग्य, पट्टसीसो- मुख्य शिष्य, सुण्णरत्थाए – निर्मनुष्य, ओसाड जागेत, कोणतीही रहदारी नाही अशा रस्त्यावर, अजोग्गो – अयोग्य, परिणयं- (आशय) समजलेला, लक्षात आलेला, वेअरहस्सं – वेदांचे रहस्य, वेदांचे ज्ञान, तारआ – तारे, चांदण्या, देवउलं- देऊळ, सुण्णागारे – रिकामी, ओसाड जागा तिथे, अइसअणाणी – सर्वज्ञ, उवज्ज्ञाओ – गुरु, शिक्षक, भावत्थो – सारांश, आशय, पडिगच्छइ – परत जातो, साहेइ – सांगतो, अजप्पहुइ – आजपासून.

(५)

रामायणे वि सुब्बइ सीआ-हरणे जडाउ-गिद्धु ति ।
पंखाउहो महप्पा जुज्जेणं रावणस्स ठिओ ॥
तेण वि से रुटेण चंदाहासेण लूडिआ पंखा ।
तो लुअ-पंखो पडिओ मंदर-सिहरो व्व महिवटे ॥
सीआ सो भणिओ सीलवईं सर्ईण तेण ।
दट्टुण रामदूअं होहिति पुणो वि ते पंखा ॥
कस्स वि कालस्स तओ तओ हणुमंतो राहवेण आणतो ।
सीया-पउत्ति-हेउं हिंडंतो आगओ तहियं ॥

सद्विद्या

सुब्बइ – ऐकले आहे, सीआ-हरणे – सीताहरणामध्ये, जडाउ-गिद्धु – जटायु नावाचे गिधाड, पंखाउहो – पंखांच्या शस्त्राने, महप्पा – महान असा तो, जुज्जेणं – युद्धासाठी, ठिओ – थांबला/उभा ठाकला, चंदाहासेण – चंद्रहासाने, चंद्रहास या नावाच्या खड्गाने/तलवारीने, लूडिआ – तोडले, लुअ-पंखो – पंख तुटलेला, मंदर-सिहरो व्व – मेरू पर्वताच्या शिखराप्रमाणे, महिवटे – जमिनीवर, दट्टुण – पाहून, रामदूअं – रामाच्या दूताला, सीया-पउत्ति-हेउं – सीतेच्या हकीकतीसाठी, सीतेची हाल हवाल विचारण्यासाठी

(६)

संतोहि असंतोहि य परस्स किं जंपिएहिं दोसेहि ।
अत्थो जसो ण लब्धइ सो वि अमित्तो कओ होइ ॥
अप्प-हिअं काअव्वं जइ सक्कइ पर-हिअं च काअव्वं ।
अप्प-हिय-पर-हियाणं अप्प-हियं चेव कायव्वं ॥
सीलं वरं कुलाओ, दालिदं भव्यं च रोगाओ ।
विज्जा रज्जाउ वरं, खमा सुदुं वि तवाओ ॥

जं जि खमेइ समत्थो, धणवंतो जं ण गव्वं उव्वहइ ।
 जं च सविज्जो णमिरो तिसु तेसु अलंकिआ पुहवी ॥
 छंदं जो अणुवट्टइ मम्मं रक्खइ गुणे पआसेइ ।
 सो णवरि माणुसाणं देवाणं वि वल्हो होइ ॥

सद्वथा

संतेहि – असणाऱ्या, **असंतेहि** – नसणाऱ्या, **कि जंपिएहिं** – बोलून / बोलल्याने काय उपयोग ?, **अत्थो** – पैसा, **ण** **लब्धइ** – मिळत नाही, **अमित्तो** – शत्रू, **अप्प-हिअं** – आपले हित, **काअव्वं** – करावे, **सक्कड** – शक्य असेल तर, **पर-हिअं** – दुसऱ्याचे हित, **सीलं** – चारित्र, **वरं** – श्रेष्ठ, **कुलाओ** – कुलापेक्षाही, **दालिंदं** – दारिद्र्य, **भव्वयं** – उत्तम, **रोगाओ-** **रोगांपेक्षाही**, **रज्जाउ** – राज्यापेक्षा, **सुदु वि तवाओ** – उत्तम तपापेक्षाही, **जं** – जो, **जि** – खरोखर, **खमेइ** – क्षमा करतो, **समत्थो** – प्रबळ, बलवान, सामर्थ्यवान, **गव्वं** – गर्व, **(ण) उव्वहइ** – धारण करत नाही, **सविज्जो** – विद्यावान, **णमिरो** – नम्र, **तिसु** – तीन, **छंदं** – (समोरच्या व्यक्तीच्या) बोलण्याप्रमाणे, **अणुवट्टइ** – वागतो, **मम्मं** – मर्म, रहस्ये, गुप्तिते, **रक्खइ-** दडवतो, सांभाळतो, **पआसेइ** – प्रकाशित करतो, सर्वासमोर प्रकट करतो, **णवरि (अव्यय)** – खरोखर, **वल्हो** – प्रिय

(७)

तुच्छं पि सुपत्तंमि उ दाणं णिअमेण सुहफलं होइ ।
 जह गावीए दिणं तिणं पि खीरत्तणमुवेइ ॥
 सअलाणं पि णईणं उअहिं मोत्तूण णत्थि आहारो ।
 तह जीवदयाए विणा धम्मो वि ण विज्जए लोए ॥
 जो कुणइ परस्स दुहं पावइ तं चेव अणंतगुणं ।
 लब्धंति अंबयाइ ण हि णिंबतरुम्मि ववियम्मि ॥

सद्वथा

खीरत्तणं – दूध देण्याचा स्वभाव, **उवेड** – देते, **उअहिं** – पाण्यामध्ये, **मोत्तूण** – सोडून, **विज्जए** – असते, **लब्धंति** – मिळतात, **अंबयाइ** – आंबा इत्यादी, **णिंबतरु** – लिंबोणीचे झाड, **ववियम्मि** – लावले असता

(८)

लोहाविट्टो णरो वितं, पासइ णेव आवअं।
 दुद्धं पासइ मज्जारो, दंडाघाअं ण देक्खइ॥१॥
 पोत्थगत्था उ जा विज्जा, पर-हत्थ-गअं धणं।
 कज्ज-काले समुप्पणे, ण सा विज्जा ण तं धणं॥२॥
 गंगा पावं ससी तावं, दालिंदं कप्प-पायवो।
 पावं तावं च दालिंदं, णासेंति सुयणा सआ॥३॥
 विएसेसु धणं विज्जा, वसणेसु धणं मई।
 पर-लोए धणं धम्मो, सीलं हु सब्बदा धणं॥४॥
 पओसे दीवओ चंदो, पच्चूसे दीवगो रवी।

तेलोके दीवओ धम्मो, सु-पुत्तो कुल-दीवगो॥५॥
 अप्पणे मुह-दोसेण, बज्जांति सुग-सारिआ।
 बगा तत्थ ण बज्जांति, मोणं सव्वत्थ-साहणं॥६॥
 सव्व-णासे समुप्पणे, अद्धं चयइ पंडिओ।
 अद्धेण कीरए कज्जं, सव्व-णासो हि दूसहो॥७॥
 माया सन्तू पिआ वेरी, जेण बालो ण पाढिओ।
 ण सोहइ सहा-मज्जे, हंस-मज्जे बगो जहा॥८॥
 दुस्सीलो य सढो मित्तो, भिच्चो आणा-परमुहो।
 स-सप्पे य गिहे वासो, मच्चू एव्व ण संसओ॥९॥
 सहावो णोवएसेण, तीरए काउमण्णहा।
 सुततं पि जलं पेच्छ, पुणो हवइ सीअलं॥१०॥

सद्वथा

लोहाविट्ठो – लोभाने ग्रासलेला, **वित्तं** – धन, पैसा, **आवअं** – संकट, **दंडाघाअं** – सोट्याचा प्रहार, **देक्खइ** – पाहतो, **पोथगथा** – पुस्तकात असलेली, पुस्तकी, **विज्ञा** – शिक्षण/ज्ञान, पांडित्य, **कज्ज-काले** – वेळप्रसंगी, **समुप्पणे-** उपस्थित झाल्यावर, **परहत्थगअं**– दुसऱ्याच्या हातातील, **पावं** – पाप, **तावं** – उष्णता, ताप, **दालिंदं** – गरिबी, **कप्पपायवो-** कल्पवृक्ष, **सुयणा** – सज्जन, **विएसेमु** – परदेशात, **मई** – बुद्धी, **पओसे** – सायंकाळी, **पच्चूसे** – सकाळी, **दीवओ/दीवगो** – दिवा, **तेलोके** – त्रिभुवनामध्ये, **अप्पणे** – स्वतःच्या, **मुहदोसेण** – बडबडण्याने, वाचाळपणाने, **बज्जांति** – बद्ध होतात, बंधनात पडतात, **सुगसारिआ** – पोपट व मैना, **बगा** – बगळे, **मोणं** – मौन, गप्प बसणे, **सव्वत्थसाहणं-** सर्व गोष्टी मिळवण्याचे साधन, **सव्वणासे समुप्पणे** – सर्वनाशाच्या वेळी, **अद्धं** – अर्धा भाग, निम्मे, **चयइ** – सोडतो, **कीरए** – केले जाते, **दूसहो** – सोसण्यास कठीण, **माया** – आई, **पिआ** – वडील, **वेरी** – शत्रू, **पाढिओ-** शिकवले, **सोहइ**– शोभतो, **सहामज्जे** – सभेत, **दुस्सीलो** – दुराचारी, दुष्ट, **सढो** – धूर्त, कपटी, **आणापरमुहो** – आज्ञा न पाळणारा, **ससप्पे गिहे** – सर्पासहित घरात, **मच्चू** – मरण, **संसओ** – संशय, **भिच्चो** – नोकर, **सहावो** – स्वभाव, **तीरए** – शक्य असणे, **णोवएसेण**– (ण+उवएसेण) उपदेशाने नाही, **काउमण्णहा** – (काउं + अण्णहा) अन्य करणे, **सुततं** – चांगले तापवलेले, **पेच्छ** – पहा, **पुणो** – पुन्हा, **सीअलं** – थंड



लेखन कौशल्य

२.१ संवाद लेखन

अ) आवण-वण्णण

रामो- रे मित ! आगच्छा।

पराओ- आगच्छामि । तुमं गामो बहुसुंदरं अत्थि । रे, किं विसेसं अत्थि तुज्ज्ञ गामे अज्ज ?

रामो- आम । अज्ज अम्हाणं गामे अद्वाहआवणं बद्वृङ् । एयंसि आवणे जत्ता अवि अत्थि । जत्ताए बहवा आवणिआ आगच्छंति ।

पराओ- किं गच्छामो वयं आवणे ?

रामो- आम । चलउ । अहं दंसेमि तुमं सवं आवणं/हट्टं ।

पराओ- जत्ता तु बहु विसाला अत्थि ।

रामो- उअ, विविहा आवणिआ बहूणि वत्थूणि तहा साकं वि विक्रिणेउं आणेंति । जत्ताए विविहाणि मणोरंजणसाहणाणि संति ।



पराओ- पस्स, एसो आवणिओ । किं विक्रिणेइ ?

रामो- एअस्स समीवे णूअणाणि वत्थूणि संति । एआणि वत्थूणि केवलं णअरंसि मिलेंति । अओ सव्वे जणा कोऊहलेण ताणि ताणि वत्थूणि पासंति ।

पराओ- राम, इमेण आवणिकेण सह किमथं कलहं ?

रामो- रे पराअ, जणा सव्वाणि वत्थूणि अप्पमुल्लेण एव इच्छंति । आवणिकस्स कए तं ण सकं । अओ तथ कलहं ।

पराओ- आवणस्स समीवे मंदिरं अत्थि किं ?

रामो- अत्थि गणेसस्स मंदिरं । आवणिआ अण्णजणा अ मंदिरे वीसमंति ।

पराओ- आवणे सव्वाणि गिहोवओगाणि वत्थूणि एव दीसंति ।

रामो- ण पराअ, किसीवलाणं कए, घरणीणं कए, जुवईणं कए, सव्वाणं कए वत्थूणि संति । बहवा अलंकारा वि संति जुवई-बालिआणं कए ।

पराओ- अण्णगामाओ वि जणा एथ वत्थूणि साकं च कीणेउं आगच्छंति किं ?

रामो- आम । साहारणजणेहिं सह वावारीजणा वि अण्णगामाओ आगच्छंति ।

पराओ- सुढु तुमं आवणं/हट्टं । पुणो आगच्छामि अहं तुमं गामे । अहुणा अहं कंचि कंचि वत्थूणि कीणामि । अलंकारा वि कीणामि बहिणीए कए । ताहे ममं साहेजं करे सु । चलउ ।

ब) क्रियाविशेषणे

- १) एत्थ, अत्थ, इह - अहं एत्थ वसामि। रामो अत्थ खेलइ। तुमं इह गच्छ। सो अत्थ झति आगओ।
- २) तत्थ, तहिं - सीमा तत्थ उवविसिऊण मालं गुफेइ। लक्खणो तहिं कीलइ।
- ३) जत्थ, तत्थ - जत्थ धूमो, तत्थ अग्नी अत्थि।
- ४) जहिं, तहिं - जहिं सुहिजणा, तहिं पुत्थआणि संति। जहिं केत्तिला मुक्खा संति। तेण सद्दिं तुमं तहिं गच्छ।
- ५) कथ, कहिं - तुमं कथ गओ सिस?। रामो कहिं पि ण दीसइ।
- ६) इओ, तओ, जओ - तुमं जओ आगओ तत्थ चेअ गच्छ। णअरं इओ अझदूरं णत्थि। तुमं तओ णाणं लह।
- ७) एत्तो, तत्तो - भरहो एत्तो पस्सइ, तत्तो अंबं दीसइ।
- ८) अण्णत्थ - सीया अत्थ णत्थि। सा अण्णत्थ गआ।
- ९) सव्वत्थ - वाऊ सव्वत्थ पसरइ।
- १०) उड्हुं - मम उड्हुं वीअणं चलइ। रुक्खस्स उड्हुं विहगा उड्हुंति।
- ११) बाहिं - घराओ बाहिं पुप्फाणि विअसंति।
- १२) अग्गओ - विज्जालए मम अग्गओ मम मित्तो चिट्ठइ।
- १३) पच्छा - अहं पढामि, पच्छा तुमं पढ। भोअणस्स पच्छा सो सोअइ/सुवइ।
- १४) कआ - महुमकिखआ जणा कआ पीडेइ ?
- १५) जाव.....ताव - जाव तुमं ओअणं पाअअसि ताव अहं सुवेमि।
- १६) इआणि - इआणि मम समीवे बहुधणं अत्थि।
- १७) जाहे, ताहे - जाहे सिप्पी मुत्ति करेइ ताहे एव सिप्पी धणं लहेइ।
- १८) कलुं - मया कलुं पाढं सिक्खाविअं।
- १९) सिंघं - मोहण, सिंघं हट्टुं गच्छ।
- २०) सुङ्ग - सुङ्ग कअं तुमं।

क) प्रसंगानुरूप वाक्यप्रचार व म्हणी

- १) नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - णववरिसस्स सुहेच्छा।
- २) दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा - दीवुच्छवस्स सुहकामणाओ।
- ३) शुभेच्छा - सुहेच्छा / कल्लाणं होउ।
- ४) सफलतेबद्दल अभिनंदन - सहलयाए अहिणंदणं।
- ५) कार्यक्रम यशस्वी होवो - कज्जक्कमो जसस्सी होउ/हवउ।
- ६) जीवेत् शरदः शतम् - जीवेज सरओ सयं।
- ७) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा- जम्मदिणस्स/जम्मदिवसस्स सुहासयाओ/सुहकामणाओ।
- ८) शुभास्ते पन्थानः सन्तु - सुहा ते पन्थाणो हवंतु।
- ९) गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा - गणेसूसवस्स हद्दिआ सुहेच्छा।
- १०) नाताळच्या हार्दिक शुभेच्छा - एमुजम्मस्स (येशुजन्म) हद्दिआ सुहेच्छा।
- ११) परीक्षेसाठी शुभेच्छा - सोहगं ते परिक्खत्थं।
- १२) हातच्या काकणाला आरसा कशाला - हत्थे कंकणं किं दप्पणेण?
- १३) धावत्या घोड्याला साक्षीची काय गरज - तुरयस्स सिंघत्तणे किं सकिखं पुच्छिज्जं?
- १४) करावे तसे भरावे - जं करिज्जइ तं भरिज्जइ।

- १५) बळी तो कान पिळी - जो बलिद्वो सो कण्णं पीलेइ।
 १६) जोवरी पैसा तोवरी बैसा - जाव धणं ताव आसणं।
 १७) शितावरून भाताची परीक्षा - ओअणकणेणं भत्तस्स परिक्खा।
 १८) सोनाराने कान टोचावेत - सुवण्णकारेण एव कण्णं विंझिअब्वं।
 १९) अर्ध्या हळकुळाने पिवळे होणे - अद्भुलद्विआए पीइकअं।
 २०) मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? - मज्जारिआए गले को घंटं बंधेइ।
-

2.2 पत्र लेखन

१) पिउणो / पिउकए पत्रं -

राहिआ मणोहर टोपे
 सेणिईसाला विज्जालअस्स वसहिगिहं,
 कक्खकमंको ५, सेणिई-साला, पुणे.
 दि. २०/१०/२०१९

परमपुज्जणीओ पिआ,

अहं अज्ज पभाए सुहेण अत्थ पुण्णणअरीए पत्ता। मम सहीओ वि पभाए एव आगच्छिंसु। एत्थ सव्वं सुंदरं अत्थि। वसहिगिहे सव्वा सुविहा एव अत्थि। वसहिगिहस्स समीवं विसालं आवणमवि अत्थि। तत्थ सव्वाणि वत्थूणि मिलेंति। अओ मम चिंता मा करउ। कळ्लाओ ममं साला पभाए एव। वयं सव्वा मिलिऊण कळ्लाओ सालं गच्छस्सामो।

अज्ज पढमदिवसो अम्हाणं। अओ दसवायणे अहं सालं गच्छित्था। सव्वे छत्ता, अज्जावआ वि दसवायणे आगच्छिंसु। अम्हाणं सव्वा अज्जावअ-अज्जाविआओ बहु सरला संति। सव्वे अज्जावआ पेमिळा एव। अहुणा अस्सि वरिसे वयं बहवाणि विसयाणि पढिस्सामो। इमेसुं विसएसुं मरहट्टी भासा, सक्क्यभासा तहा पाइयभासा वि अत्थि। पाइयभासाए अज्जाविआ कहेंति - एसा भासा बहु सरला सुलहा च ति। तुम्हे जाणह किं एसा भासा? कहं अत्थि सा? एसा णूअणा भासा अहं कोऊहलेण पढामि।

तुम्हाणं पिआ पुत्ती
 राहिआ

२) मित्तस्स / मित्तकए पत्रं -

रमेसो सुहासो काळे
 कसबा पेठ,
 इअलअरंजी

पिअमित्त सुरेस,

मित्तवज्ज, कहं अत्थि तुमं? कळ्लमेव मम परिक्खा समता। सव्वविसयाणं परिक्खा उत्तमा जाआ। अहं मणे, तुम्हं परिक्खा वि उत्तमा हवित्था।

सुवे मम विज्जालए दीआलिआए विरामो पणरसदिअहाणं हवइ। अहं अम्हाणं गामं कए दुवे दिअहाणंतरं णिगच्छामि। तुम्ह विरामो कआ आरद्देइ? जओ हं गामे आगच्छामि तओ तुमं उवलद्वो सि अहवा ण?

मम आगमणाणंतरं वयं मिलिऊण ऊसवो करेमो। विविहाइं भोयणपआराइं आसाएमो। दीआलिआणमित्तं जे जे

असणपाणसाइमखाइमं संति ते ते खाइउं मह अईव रोअंति। तवेव वि अईव रुएँ। दीबुच्छवे फोडयाणं कए वि अईव उस्साहो बट्टै मम। वयं विविहाणि फोडयप्पयाराणि फोडिस्सामो।

अत्थु। कहं ते माआपिअराइं? तेसिं साअरं णमणं।
मिलामो सिगं ।

तुज्ज्ञ मित्तो
रमेसो

३) पमुहज्जावअस्स पत्रं –

सिवाणी धणंजओ कुलअण्णी
एगारह-कक्खा
पुणे
दि. ०५/०७/२०१९

पइ,
पमुहज्जावओ,
स. प. कणिटू-महाविज्जालओ

विसओ – पाइयभासज्जावगाणं ववत्था करणत्थं

महाभागो,

मम णाम सिवाणी धणंजओ कुलअण्णी। अहं अस्सिं स. प. कणिटू-महाविज्जालए एआरहम्मि कक्खाए पढामि। अहं सक्कयभासाए सह पाइयभासा वि पढिउं इच्छामि। किंतु अम्हाणं कणिटू-महाविज्जालए पाइयभासाए अज्जावओ णत्थि। तहा परिक्खत्थं वि पाइयभासाविसओ णत्थि। तओ बहवा छत्ता इच्छंता वि पाइयभासा पढिउं असमत्था। अओ किवया पाइयभासज्जावगाणं ववत्था सिगं करेंतु त्ति वयं सव्वे छत्ता विण्णवेंति।

भवईया
सिवाणी धणंजओ कुलअण्णी

४) णिमंतणपत्रं –

गरवारे कणिटू-महाविज्जालओ, पुणे

सिरिमंतो,

अम्हाणं पमुहज्जावओ सिरी असोओ काळे-महोदओ अस्सिं मासंते कज्जणिव्वुत्ता भविस्संति। ते सव्वभासाविसए पारंगओ त्ति सव्वे जाणंति एव। ते बहुकालाओ अम्हाणं पमुहज्जावगरुवेण कज्जरआ। अओ णिव्वुइदिणे तेसिं सम्माणिउं वयं एकं सम्मेलणं आयोजिअं अत्थि। अस्सिं सम्मेलणे सव्वे विज्जज्जणा छत्ता अ पमुहज्जावयं पइं मणोगअं पअडिस्संति। तथाणंतरं अप्पोवहारं गहिऊण कज्जक्कमो समत्तेइ।

तुम्हे बहुकालाओ काळेमहोदआणं सहआरीओ संति। अओ वयं सव्वे तुम्हाणं सव्वाणं णिमंतेउं हरिसिआ। वयं सव्वे मिलिऊण काळेमहोदआणं कज्जकालस्स अंतिमं दिणं सुमरणीअं करेज्जामो।

दिणंको – ३०/१०/२०१९

कज्जकमस्स ठाणं – कणिटू-महाविज्जालअस्स सहागिहं

समयं – १०.०० वायणाओ

भवईया
सव्वे अज्जावगा छत्ता अ



२.३ निमंत्रण लेखन

सिवाई कणिटु-महाविज्ञालओ, पंढरउं

वस्तिअ-णेहसंमेलण

अंकुरं २०१९

सुक्कवासरो, दि. २० डिसेंबर २०१९, साअं ०५.०० वाअणे

अज्ञाक्खा

मा. सुणीआ रावो
(सिक्खणाहिआरी)

सिरी ताणाई लोहंडे
अज्ञाक्खो

एआण मण्णवराण उवत्थिइमि कज्जक्कमो संपणो भविस्सइ । तण्णिमिते अहोलिहिया कज्जक्कमा आयोजिया।

- १) साअयं तहा सक्कारसमारंभो
- २) पारिओसिअविअरण-समारंभो
- ३) आदंस-छत्ताणं सम्माणो
- ४) मण्णवराणं मणोगयं
- ५) समारोवो

सायं - ६.०० - ६.३० - कसाअपेअपाणं

छत्ताणं विविहाणि गुणदंसणकज्जक्कमा

(सायं ०६.३० - ०८.०० वाअणपज्जंतं)

ठाणं

महाविज्ञालअस्स सहागिहं

सिवाई कणिटु-महाविज्ञालअं

पमुहाइही

मा. विअयरावो विहुए
(पसिद्धो अहिवत्ता)

सिरी हणमंतो कअमो
कोसज्जाक्खो

णिमंतओ

पमुहज्जावओ

२.४ बातमी

णूअण-मराठी विज्ञालअस्स सम्मेलणं संपुण्णं -

अज्ज डिसेंबरमासस्स दसमे दिनांके णूयणमराठी विज्ञालए सब्बे जणा सम्मेलणथं सम्मिलिआ। पसिद्धो वेज्जो तहा जोसी-चिकिच्छालअस्स पमुहवेज्जो पयासो जोसी पमुहातिहिरुवेण पत्तो। सम्मेलणस्स आरंभे विज्ञालअस्स छत्तेहिं अझीणं तहा पमुहज्जावगाणं सागयगीएण सागयं कअं । तयाणंतरं पाढसालाए अज्जाविआहिं पुफेहिं पमुहातिहीणं आअरसक्कारं कअं। अणंतरं मुक्खज्जावएहिं विज्ञालअस्स परिचयं दत्तं। विज्ञालअस्स विआसो वि कहिओ। तहा छत्ताणं उवएसो वि कओ।

अणंतरं पमुहातिहीहि वेज्जो पयासो जोसी महोदणहिं विज्ञालअस्स अहिणंदणं कयं। अप्पाणं खेते के के पज्जाया संति, ते कहं संति, तेसि कए किं कत्तब्बं, के अणुभवा संति ति सब्बं कहियं। एसो छत्ताणं कए बहूवओगो उवएसो। जोसी महोदणहिं सरलतया कहियं। अओ सब्बे छत्ता वि आणंदिआ। भासणाणंतरं छत्तेहिं विविह-कज्जक्कमा कआ। णच्चं, णाडअं, गीयगायणमाइ विविह-कज्जक्कमा वि हूआ। कज्जक्कमाणंतरं जोसीमहोदणहिं विज्ञालअस्स कए दससहस्स-रूवगाणि दाणरूवेण दिणं। सम्मेलणस्स अंते सब्बाणं कए भोअणं पि आसी। सब्बे अईव संतुट्टा होऊण समेलणाओ णिग्गआ ।



परिशिष्ट ३

निबंध लेखन



१) पञ्जावरणं/रुक्खपञ्जावरणं-संबंधो/रुक्खसंवङ्गं अवस्मकरणीयं



पुढवीए रूवं अईव मणोहरं। पुहवीए अंगे अणोआ णईओ, पव्वआ, वणा, पसुपंछीओ इच्चाइणो विराअंति। ते सव्वा पुढवीए अलंकारा एव। इमाणं रुक्खणं अम्हाणं करणिजं।

पुढवीए अणेगा उउणो संति। एए उउणो पुढवीए रुवपवत्तणे महत्तपुण्णा। एअम्मि रुवपवत्तणम्मि रुक्खावि अत्तणो सरूवं पवत्तंति। पुढवीए सुंदरत्तणे रुक्खाणं भूमिआ वियारणीआ। रुक्खा पुढवीए पञ्जावरण-रुक्खणत्थं आवस्सआ एव। रुक्खा वसुंधराललणाए णासिआ एव। एयाए णासियाए साहेजेण एव वसुंधरा/धरा/मही सासुच्छवासं करेइ। सासुच्छवासं जीवधारणत्थं अईव आवस्सयं। सासणिस्सासणत्थं पाणवाउणो केत्तियं महत्तं वयं सव्वे जाणामो एव।

पाणवाउणो णिम्माणं ण सुलहं। एअदुं रुक्खाणं संवङ्गं महत्तपुण्णं। सुज्जप्प्यासे रुक्खा पाणवाऊणं उस्सज्जाणं करेंति। तेण पाणवाऊणमेव भूमीए जीवजंतूणं जीवणं पअलइ। रुक्खा पसुपंछीणो आलओ वि संति। पंछीओ रुक्खे चिदुंति। तेहिं सह रुक्ख-बीआणि इओ तओ पसरंति। अओ णूअणं रुक्खाणं उपत्ती हवेइ। तेण महीए पाणवाउणो संतुलणं वि होइ।

रुक्खा धराए धूवं अवि रोहेइ। तेण पुढवीए सुहलतं वड्हेइ अहिआइं सस्साइं वि लहेइ। रुक्खाओ पाउसमाणमवि जोगत्तमेइ। तेण दुभिक्खं दुक्कालवसणं पि दूरं भवेइ।

णअरविआसे मणुजेण अणेगा रुक्खा छिण्णा। तेण पञ्जावरणस्स संतुलणं आवइगते पडिअं। रुक्खसंवङ्गेण अम्हेहिं पञ्जावरणं संतुलिं पयत्तं अवस्समेव करणिजं। तेण अम्हाणं पुढवीए सुंदेरं वड्हिं रुक्खणं च करेउं सकेमो।

२) मम विज्जालओ / विज्जालअं

एसो मम विज्जालओ। अहं कण्णासालाए पढामि। अहं पइदिणं विज्जालअं गच्छामि। मम सव्वा आयरिआ वि इत्थीओ संति। मम विज्जालए विसालं कीलंगणं पि अत्थि। मम विज्जालओ णअर-पमुहमगे एव। विज्जालए सहागेहं तहा विसालं पुथ्थआलयं पि अत्थि। छत्ता पुथ्थआणि घेत्तूण पदंति। सहागिहे छत्ता विविहा कज्जक्कमा करेंति। सव्वे छत्ता अणुसासणप्पिआ। अम्हाणं पमुहज्जाविआ बहुणाणी तहा सव्वछत्ताणं पिअरा अत्थि। सा अईव णेहिल्ला। पइवासे विज्जालअस्स वड्हावणदिणे समारोहो होइ। पाढसालाए अज्जाविआ अम्हाणं बहवा विसआ पाढयंति। विज्जालए दिणारंभे पत्थणा होइ। पाढसालाए भोयणावआसे सव्वे छत्ता भोयणं कुव्वंति। विज्जालअस्स परिसरे सुंदरं उज्जाणं पि अत्थि। बहवा बालिआओ सायंकाले तत्थ कीलंति। मम विज्जालओ ममं अईव पिओ।

३) उज्जाणं

उज्जाणप्पेसं अझरमणीअं। तम्मि अणेगाओ लआओ बहवे रुक्खा संति। लआसु रुक्खेसु य हरियाणि पण्णाणि विविह-वण्णाणि पुफाणि अ संति। पुफाणि लआओ अ रुक्खेसु विहूसेंति। रुक्खा फलाणि वि धारेंति। रुक्खाण आहारेण लआओ वड्हिंति फुलंति अ। विविहा विहंगमा रुक्खेसु वसंति। सूरोदए ते गाएंति। उज्जाणे पुक्खरिणी वि अत्थि। तीए पोक्खरिणीए कमलेसु भमरसमूहो गुंजारवं करेइ। पभाए आबालवुड्हा उज्जाणे हिंडंति योगासणाणि करेंति अ। संझासमए इत्थीओ, बालाओ बालिआओ अ उज्जाणे रमंति। संझाए बाला-बालिआ उज्जाणे कीलंति। पोक्खरिणीए समीवं एगं मंदिरंपि अत्थि। जणा पइदिणे वंदणत्थं मंदिरं आगच्छंति। उज्जाणाओ बहिं विविहाणि भोअणगिहाणि वि अत्थि। जणा भोइउं सआ तत्थ आगच्छंति।

४) महापुरिसो

सुपुरिसो लोए सुअणो, सप्पुरिसो, महापुरिसो ति पसिद्धो। कइणा भणियं -

“‘छिज्जउ सीसं अह होउ बंधणं चयउ सव्वहा लच्छी।

पडिवण्णपालणे सुपुरिसाण जं होइ तं होउ॥’”

महापुरिसो दपणु व्व सुद्धसहावो। सो ण कुप्पइ ण मंगुलं चिंतइ फरुसं च ण भासइ। सो परं ण हसइ, अप्पयं च ण थुणइ। सो सआ पिअं चिअ भासइ। सो परावयारं ण इच्छइ, परोवआरं च णिच्चं करेइ। सो दीणाणाहाणं अबुद्धरइ, सरणागयस्सं हिअं करेइ, अवरद्धेसु वि खमइ। पडिवण्णपालणे सुयणो मरणेवि अण्णहा ण होइ। गुरुवसणपडिपेल्लिओ वि महापुरिसो णिअजीहं खंडिऊण मरइ परं अण्णं ण पत्थेइ। सुअणो चंदणतरु व्व णिअसरीरेण परहिअं करेइ। णमो एवंविहाणं महापुरिसाणं।

५) मम गामो

मम गामस्स णामो कोल्हाउरो तिथि। कोल्हाउरं पंचगंगाणई तीरे परिवसइ। कुंभी, कासारी, भोगावई, तुलसी तहा लुत्ता सरस्सई णईओ मिलिऊण पंचगंगा होइ। विसालं रेलयाणठाणअं वि अत्थि। गामे महालच्छीए पसिद्धं विसालं देऊलं अत्थि। सव्वे जणा महालच्छीए वंदणत्थं कोल्हाउरं आगच्छंति। मंदिराओ बहिं विसालं आवणं पि अत्थि। आवणे सागं, वत्थं, पतं तहा सुवण्णालंकारा मिलेंति। अलंकारे ‘कोल्हापुरी साज’ बहु पसिद्धा। गामस्स मज्जे एगो महासरो वि अत्थि। ‘रंकाळा’ ति तस्स णामं। सराओ बहिं उज्जाणं अत्थि। बाला बालिआओ अ उज्जाणे खेलिउं आगच्छंति। कोल्हाउरे संकरायरियाणं पसिद्धं करवीरपीढं पि अत्थि। संकरायरियाणं विसालो मढो तिथि णईसमीवे। कोल्हाउरे दिअंबर-जइणाणं जिणमंदिराणि संति तहा एगो मढो वि अत्थि। मम गामे पहाणरूवेण इक्खुसस्सं होइ। अओ कोल्हाउरस्स गुडो लोए पसिद्धा। ‘मिसळ’ वि बहु पसिद्धा। अओ सव्वत्थं ‘कोल्हापुरी मिसळ’ णामा फलआ संति। गामे बहवा उज्जाणा संति। अणेआ विज्जालआ-महाविज्जालएहिं सह सिवाई विज्जापीढं पि अत्थि। गामस्स समीवे बहवा जंतालआ संति। मम गामं बहु सुंदरं अत्थि।

६) जलस्स महत्तणं

जलं एव जीवणं। जलस्स बिइयं नाम ‘जीवण’ एव। भारहदेसे जलस्स समस्सा अईव गहीरा अत्थि ति अम्हे सव्वे जाणामो। अम्हाणं मरहट्टरज्जो महंतो, तहवि रज्जम्मि अज्जवि पाणियस्स अभावो दीसइ। सरीर-गिहसुद्धि-रंधणकज्जे णिच्चकम्मम्मि य जलस्स उवओओ अत्थि। परं जणा जलस्स महत्तणं ण जाणंति, जलं णासेंति। विणाणाजाणमाणेहिं सोहणकज्जेहिं उघडिअं ‘पुढवीतले जलस्स मत्ता अईव णीअं गच्छंती दीसइ’ ति विहाणं सच्चं। तम्हा सव्वे जणा जलस्स रक्खणटुं पयत्तं करेज्जा। सव्वे जणा अम्हाणं भाउबहिणीओ संति, ता ताण कए जलसमस्साविसए चिंता करणीआ। पुणो अम्हारिसा इअरा जीवा वि जलं इच्छंति, तम्हा पओअणेण विणा जलस्स णासं ण करेयब्बो। तहा जलसंचयकरणत्थे विविहउवाआ जोइअव्वा। वासारत्ते आगासाओ विउलं जलं वरिसंति। तं जलं अणुऊल-ठाणे संठवियब्बा। जलं रुंधिअव्वं संठिअव्वं च। एएहिं उवाएहिं जलस्स मत्ता वड्डइ। जइ पत्तेगजणो जलस्स मोळुं जाणेइ तओ सोहणं होज्जा। सव्वजीवाण सुहस्स मूलं जलम्मि एव।

निबंधासाठी काही विषय –

१) गणेसूसवो

२) दीवुच्छवो

३) भारहदेसो

४) दूरदंसणं

५) णईओ

६) समायारपत्तं

७) मम पिअो णेया

८) मम पिअो पसू



प्राकृत साहित्य प्रकार

प्राकृत भाषेमध्ये अनेक विषयांवरील साहित्य रचले गेले. जसे - तत्त्वज्ञानविषयक साहित्य, शिलालेखीय साहित्य, शास्त्रीय महाकाव्ये, चरित काव्ये, मुक्तक काव्ये, सट्टक व नाटक साहित्य व कथा साहित्य. याच बरोबर पुराण, इतिहास, ज्योतिष, भूगोल, खगोल आदी विषयांवर प्राकृत भाषेमध्ये विपुल साहित्य दिसून येते. त्यापैकी आपण कथासाहित्य आणि त्यातील महत्त्वाचे चार कथाग्रंथ यांची माहिती घेणार आहोत.

१) प्राकृत कथा साहित्य

संपूर्ण जगामध्ये प्रत्येक देशाचे प्रत्येक भाषेमध्ये कथासाहित्य सापडते. या कथांचे उद्देश्य वेगवेगळे असतात. काही वेळा केवळ मनोरंजन हाच उद्देश्य असतो तर काही वेळा काही उपदेश देणे व तात्पर्य सांगणे हा उद्देश असतो. प्राकृत साहित्यामध्ये जे कथासाहित्य आहे त्याचा मूळ उद्देश कथांच्या द्वारे धर्मोपदेश आणि आत्मकल्याण करणे हाच आहे.

प्राकृत कथा साहित्यामध्ये कथांचे तीन मुख्य प्रकार सांगितले आहेत. ते म्हणजे अकथा, विकथा व कथा. जी कथा, एखादा अज्ञानी माणूस चुकीच्या समजुतीने सांगतो, स्पष्ट करतो, त्यामुळे या संसारात परिभ्रमण करण्याचे कारण ठरते, ती अकथा होय. ज्या कथेमुळे, समाज विकृत होतो समाजामध्ये वाईट गुण वाढीला लागतात, ती कथा विकथा होय. ज्या कथेमुळे समाजामध्ये तप, संयम, दान शील सारखे चांगले गुण वाढीस लागून समाजकल्याण साधले जाते, ती कथा किंवा सत्कथा होय.

कथांचे विश्लेषण विषयांच्या दृष्टीने अर्थकथा, कामकथा, धर्मकथा आणि मिश्रकथा असे ही केलेले आढळते. या कथांमध्ये अनुक्रमे पैशाअडक्याशी संबंधित, गृहस्थजीवन, धर्माचरण व हे सर्व विषय एकत्र असे चार प्रकारचे विचार येताना दिसतात. कथेतील पात्रानुसारसुद्धा कथांचे प्रकार ठरविले आहेत. म्हणजे दिव्य, मानुषी आणि दिव्यमानुषी. ज्या कथांमध्ये दिव्य किंवा दिव्य/देवलोकातीलच पात्रे असतात, ती कथा दिव्य कथा होय. ज्या कथेमध्ये दिव्यलोकातील तसेच मानवी पात्रे असतात, ती कथा दिव्यमानुषी. तर ज्या कथेमध्ये फक्त माणसेच असतात, ती कथा मानुषी होय.

याशिवाय कथांचे इतरही पाच प्रकार सांगितले आहेत. ते असे - सकलकथा, खंडकथा, उल्लापकथा, परिहासकथा व संकीर्णकथा. ज्यामध्ये शेवटी सर्व ईस्पित गोष्टी प्राप्त होतात, ती सकल कथा होय. खंडकथेचा आत्मा अगदी छोटा असतो आणि ती आपल्या जीवनातील एखाद्याच अनुभवावर आधारित असते. उल्लापकथा ही एक प्रकारे साहसकथा असून त्यामध्ये समुद्रयात्रा, विविध साहसकथा यांचा समावेश केलेला असतो तर परिहासकथा ही व्यंगात्मक असून जीवनातील प्रसंगावर मार्मिक टीका करणारी असते. संकीर्णकथा ही या चारही कथांचे मिश्रण असून, शेवटी धर्मकथेच्या स्वरूपात असते.

प्राकृत साहित्यामध्ये या सर्व प्रकारच्या कथा सापडतात, उदा. हरिभद्रसूरिविरचित - समराइच्चकहा, उद्योतनसूरिविरचित - कुवलयमालाकहा, विविध रामकथा इत्यादी. आपण या पुस्तकामध्ये तरंगलोला, कुवलयमालाकहा इ. कथांचे विषय व त्यांची हाताळणी पाहिली आहे.

२) कुवलयमालाकहा

कुवलयमालाकहा हा ग्रंथ उद्योतनसूरी यांनी लिहिला आहे. उद्योतनसूरी यांना दाक्षिण्यचिह्न अशी पदवी देखील होती. उद्योतनसूरीचा काळ इ.स. ७७८ मानला जातो. कुवलयमालाकहा ही एक कथा आहे. प्राकृत साहित्यामध्ये कथा हे माध्यम धर्मोपदेशासाठी वापरले जाते. या कथांचे स्वरूप प्राकृत साहित्यामध्ये कसे सांगितले आहे, ते आपण पाहिले आहे. कुवलयमालाकहा हे नाव नायिकेच्या नावावरून दिले आहे.

कथावस्तू – मध्य देशामध्ये विनीता नावाची नगरी असते. तिथे दृढवर्मा नावाचा राजा राज्य करत असतो. त्याची पद्धराणी प्रियंगुश्यामा असते. एकदा दृढवर्मा राजाचा सेनापती सुषेण मालवदेश जिंकून येतो. तेंव्हा मालवदेशाच्या पाच वर्षाच्या राजपुत्रालासुद्धा आणतो. दृढवर्माराजाने त्याला जवळ घेतल्यावर तो राजपुत्र रुदू लागतो. त्या राजकुमाराचे पालनपोषण राजा दृढवर्मा करू लागतो. यथावकाश दृढवर्मा राजाला प्रियंगुश्यामा राणीपासून मुलगा होतो. त्याचे नाव कुवलयचन्द्र असे ठेवले जाते. कुमार मोठा झाल्यावर समुद्रकल्लोल नावाच्या घोड्यावर स्वार होतो. तेंव्हा तो घोडा कुवलयचंद्राला घेऊन जंगलाकडे पळून जातो. त्याचवेळेस एका अदृश्य शक्तीकदून प्रहार होऊन घोडा मरून पडतो व आकाशवाणी राजकुमाराला दक्षिण दिशेला जायला सांगते. दक्षिण दिशेला असलेल्या विंध्य पर्वताच्या जंगलात गेल्यावर कुवलयचन्द्राला एक साधू दिसतात त्यांच्या एका बाजूला सिंह बसलेला असतो. ते मुनी कुवलयचंद्राला आकाशवाणी विषयी माहिती देतात. तसेच घोड्याने पळवून नेण्याचे रहस्य सांगतात. मुनी म्हणतात की वत्सदेशामध्ये कौशांबी नगरीमध्ये पुरंदरदत्त नावाचा राजा व वासव नावाचा प्रधान आहे. त्याच उद्यानात धर्मांद आचार्यदेखील आपल्या शिष्यांसहित आलेले असतात. महाराज पुरंदरदत्त मुनींना विरक्तीचे कारण विचारतो तेव्हा ते सांगतात की क्रोध, अभिमान, माया, लोभ, मोह हे पाच कषाय हेच संसार परिभ्रमणाचे प्रमुख कारण आहे. या कषायांमुळे परिभ्रमण करणाऱ्या चंडसोम, मानभट, मायादित्य, लोभदेव व मोहदत्त यांच्या अनेक जन्मांच्या कथा कुवलयमालाकथा या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. हे पाचहीजण संयमाचे पालन करून मरण पावल्यानंतर सौधर्म नावाच्या स्वर्गात उत्पन्न होतात व एकमेकांना मोक्षासंदर्भात आठवण करून देण्याचे ठरवतात/निश्चय करतात.

यानंतर त्यांचा जन्म अनुक्रमे वणिकपुत्र, राजपुत्र, सिंह, कुवलयमाला व कुवलयचन्द्र यांच्या रूपात होतो. कुवलयमाला ही दक्षिणापथातील विजया-नगरीतील विजयसेन राजाची कन्या असते. ती पुरुषांचा द्वेश करणारी असते. तिचा विवाह अयोध्यानगरीचा राजकुमार कुवलयचंद्राशी होण्याचे भाकित केलेले असते. या भाकिताप्रमाणेच सर्व गोष्टी होतात. तसेच एकमेकांना भेटल्यानंतर आत्मकल्याणाची आठवण करून देऊन प्रबोधित करतात.

कुवलयमालाकथा ही मुख्यत्वेकरून क्रोध, मान, माया इ. पाच कषायांचा परिणाम दाखविण्यासाठी लिहिली आहे. या कथेमध्ये चमत्कार, साहस, अद्भुतता इ. सर्व घटकांचा समावेश असल्यामुळे कथा रंजक झाली आहे. या रंजकतेबरोबरच कथा उपदेशप्रधानसुद्धा आहे. साहित्यशास्त्रीयदृष्ट्यासुद्धा ही कथा सुंदर दृष्टांत, अलंकार, काव्य यांनी नटलेली आहे.

३) लीलावती कहा

काव्यशास्त्रज्ञांच्या मतानुसार ‘लीलावतीकहा’ ही पद्य-कथा आहे. रुद्राटाने केलेल्या व्याख्येप्रमाणे या काव्यात महाकाव्याचे लक्षण दिसतात. महाकवी कुतूहल हा या महाकाव्याचा कवी आहे. आपल्या वंशाची ओळख करून देताना तो सांगतो की त्याच्या आजोबांचे नाव बहुलादित्य होते व वेदविद्येमध्ये पारंगत होते. ते इतके यज्ञ करीत होते की त्या धुरामुळे चंद्र देखील काळ्या रंगाचा झाला होता असे म्हटले जाते. याचप्रमाणे त्यांनी त्यांचे वडील भूषणभट्ट हे चारही वेदांचे महान पंडित होते असेही सांगितले. या पंडित-परंपरेतील कुटुंबात लीलावती-कथेचा लेखक कवी कोऊहल (कुतूहल/कौतूहल) याचा जन्म झाला होता. जरी त्याने स्वतःला अज्ञानी, काव्यक्षेत्रात मतिमंद म्हटले असले तरी यामध्ये कवीचा विनय, मिरहंकार व पूर्वकवींच्या विषयाची आदर भावना व्यक्त होते. प्रस्तुत काव्याची रचना कोठे व केव्हा झाली याचा स्पष्ट उल्लेख सापडत नाही. काही इतर पुराव्यांवरून कोऊहलाचा काळ इ. स. ७५० से ८४० मध्ये सिद्ध होतो.

प्रस्तुत कथेत प्रतिष्ठान (वर्तमान पैठण) चा राजा सातवाहन (अथवा शालिवाहन) व सिंहलद्वीप (वर्तमान श्रीलंका) ची राजकुमारी लीलावती यांच्या प्रेमकथेचे रसभरित वर्णन आलेले आहे. यामध्ये प्रासंगिक उपकथांच्या धागेदोन्यांची वीण अत्यंत आकर्षक आहे. एक प्रसंग असा आहे की, राजर्षी विपुलाशयाला रंभा नावाच्या अप्सरेपासून झालेल्या मुलीचे नाव कुवलयावली होते. संधी साधून तिने गंधर्वकुमार चित्रांगदाबरोबर प्रेम-विवाह करतो. यामुळे विपुलाशय खूप क्रोधित झाला

व त्याने चित्रांगदाला शाप दिला. त्यामुळे चित्रांगद भीषणासन नावाचा राक्षस झाला. कुवलयावली दुःखाने आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली. परंतु रंभेने तिला धीर दिला व नलकूबर यक्षाच्या आश्रयाला ठेवले.

नलकूबराचे लग्न वसंतश्री नावाच्या विद्याधरीशी झाले होते. त्यांच्या मुलीचे नाव महानुमती होते. महानुमती व कुवलयावली या दोघींमध्ये घनिष्ठ मैत्री झाली. एकदा त्या दोघी विमानात बसून मलयपर्वतावर गेल्या. तेथे महानुमतीचे माधवानल नावाच्या सिद्धकुमारावर प्रेम जडले. तेथून परत आल्यावर ती त्याच्या विरहाने दुःखी राहू लागली. नंतर त्या दोन्ही मैत्रिणी गोदावरीच्या तटावर भवानीची पूजा करीत राहू लागल्या.

लीलावती-कथेत सिंहलाची राजकन्या लीलावती हिचा जन्म शारदश्री विद्याधरीपासून झाला होता. एके दिवशी लीलावती प्रतिष्ठानचा राजा (सातवाहन-हाल)चे चित्र बघून त्याच्या प्रेमात पडली. ती आपल्या आई-वडिलांची आज्ञा घेवून त्याच्या शोधार्थ बाहेर पडली. रस्त्यात गोदावरीच्या तटावर महानुमतीशी तिची भेट झाली. महानुमतीने तेथेच तिला कुवलयावलीचाही परिचय करून दिला. आता तिन्ही विरहिणी धर्माराधना करीत काळ घालवू लागल्या.

प्रतिष्ठानचा राजा सातवाहन प्रतापी सप्राट होता. त्याने सिंहलद्वीपावर आक्रमण करण्याचे ठरविले. तेव्हा त्याच्या सेनापतीने त्याला युद्ध न करण्याचा सल्ला दिला. राजाने सेनापतीला सिंहलराजाच्या जवळ दूत म्हणून पाठविले. दुर्दैवाने त्याची नाव फुटल्यामुळे तो गोदावरीच्या काठावरच थांबला. सेनापतीला समजले की लीलावती आपल्या मैत्रिणींबरोबर तेथे राहत आहे. त्याने परत जाऊन सातवाहनाला सूचना दिली. सातवाहन राजा सैनिकांबरोबर तेथे पोहोचला व लीलावतीला मागणी घातली. लीलावती म्हणाली, महानुमतीचा प्रियकर माधवानल जो पर्वत तिला मिळत नाही तो पर्यंत ती लग्न करणार नाही.

लीलावतीची प्रतिज्ञा ऐकून राजा सातवाहन पाताळलोकात गेला व तेथून माधवानलाची सुटका करून त्याला घेऊन आला. त्यानंतर त्याने भीषणानल राक्षसावर आक्रमण केले. युद्धात झालेल्या जखमांमुळे तो परत राजकुमार झाला.

याप्रमाणे कर्मधर्मसंयोगाने नलकूबर, विद्याधर हंस व सिंहलद्वीपाचा राजा सर्वच एकत्र आले. त्यांनी आपल्या मुलींची लग्ने त्यांच्या इच्छेप्रमाणे समोर उपस्थित वरांशी लावून दिली. त्या प्रसंगी विद्याधर, किन्नर, सिद्ध, यक्ष, राक्षस व मनुष्य यांनी आनंद व्यक्त करीत वर-वधूना विविध सिद्धी प्रदान करून आशीर्वाद दिला.

लीलावतीकथा एकसंधपणे लिहिलेली आहे. तिचे भाग पाडलेले नाहीत. संपूर्ण कथा विविध अलंकार, छंद यांनी नटलेली असून विविध रस, निसर्गसौंदर्य, पर्वत, नद्या, वन-उपवन, सूर्योदय-सूर्यास्त यासारखी वर्णनेही आली आहेत.

४) समराइच्चकहा

समराइच्चकथेचे प्राकृत साहित्यात महत्वपूर्ण स्थान आहे. ही धर्मकथा आहे. या कथेचे लेखक आचार्य हरिभद्रसूरी हे आहेत. ते विद्याधरगच्छातील साधू होते. गच्छपती आचार्यांचे नाव जिनभट्ट, दीक्षागुरुंचे नाव जिनदत्त व पालनपोषण करणाऱ्या मातेचे नाव साध्वी याकिनी महत्तरा असे होते. त्यांचा जन्म राजस्थानातील चित्तोडुनगरमध्ये झाला होता. हरिभद्रसूरी हे जन्माने ब्राह्मण होते. त्यांच्या विशेष पांडित्यामुळे तेथील राजा जितारी याचे ते राजपुरोहित होते. दीक्षा घेतल्यानंतर जैन साधू म्हणून त्यांचे आयुष्य राजपुताना व गुजरात प्रांतात विशेषकरून व्यतीत झाले.

आचार्य हरिभद्रांच्या जीवनात बदल घडवणारी घटना त्यांच्या धर्म परिवर्तनाची आहे. त्यांची अशी प्रतिज्ञा होती की ‘ज्या विद्वानाचे वचन मी समजू शकणार नाही त्याचे शिष्यत्व मी पत्करेन.’ एके दिवशी राजाचा मदोन्मत्त हत्ती त्याला बांधलेला खांब उचलून नगरात पळू लागला. हत्तीने अनेक लोकांना चिरङ्गुन टाकले. हरिभद्र जीव वाचविण्यासाठी एका उपाश्रय (साधू साध्वी विहार करतात ते स्थान) मध्ये आले. तेथे याकिनी महत्तरा नावाच्या साध्वीला खालील गाथेचे वाचन करताना ऐकले –

चक्कीदुंगं हरिपणगं पणगं चक्कीण केसवो चक्की।

केसव चक्की केसव दु चक्की केसव चक्की य॥

या गाथेचा अर्थ त्यांना समजला नाही म्हणून त्यांनी साध्वीला त्याचा अर्थ विचारला. साध्वीने त्यांना आचार्य जिनदत्ताजवळ पाठविले. आचार्यांनी स्पष्ट केलेले अर्थ ऐकून त्यांनी तेथेच त्याक्षणी दीक्षा घेतली. नंतर त्यांची विद्वत्ता व सदाचरण बघून आचार्यांनी हरिभद्रांना आपले पटुशिष्य केले. हरिभद्रसूरींनी त्यांच्या धर्मपरिवर्तनास कारणीभूत साध्वी याकिनी महतरा यांना आपली धर्ममाता मानले. ते स्वतःला याकिनीसून असे म्हणवीत असत. आचार्य हरिभद्रांचा काळ सामान्यतः इ.स. ८५७ मानला जातो.

आचार्य हरिभद्रसूरी जैन साहित्यातील अत्यंत प्रज्ञावान व विचारवंत लेखक आहेत. धर्म, दर्शन, न्याय, कथासाहित्य व योगसाधना इत्यादी विषयी अनेक विषयांवर गंभीर व पांडित्यपूर्ण रचना उपलब्ध आहे. ‘अनेकांतपताका’ सारखा कठीण न्यायग्रंथ लिहिणारे हरिभद्र समराइच्चकहा व धूर्ताख्यानासारखे सुरस मनोरंजक कथाप्रधान ग्रंथांची रचना करतात ही आश्चर्याची गोष्ट आहे. एकीकडे हृदयाची सरलता व बुद्धीची प्रौढता दिसून येते. आचार्य हरिभद्रांनी एकूण १४४४ ग्रंथ लिहिले असे मानले जाते.

‘समराइच्चकहा’ या ग्रंथाचा मुख्य विषय जन्मोजन्मींच्या कर्माचा परिणाम आहे. समरादित्य उज्जैनीचा राजकुमार होता. पूर्वजन्मात समरादित्याचे नाव गुणसेन होते व त्याच्या प्रतिस्पर्धी नायकाचे नाव अग्निशर्मा होते. जंबुद्वीपावर असणाऱ्या विदेह देशात क्षितिप्रतिष्ठित नावाचे नगर होते. तेथे पूर्णचंद्र नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या मुख्य राणीचे नाव कुमुदिनीदेवी असे होते. या दांपत्याला गुणसेन नावाचा मुलगा झाला. या राजाच्या पुरोहिताचे नाव यज्ञदत्त होते. यज्ञदत्ताला अग्निशर्मा नावाचा मुलगा झाला. तो कुरूप होता. कुतूहलाने कुमार गुणसेन मुलांच्या घोळक्याबरोबर अग्निशर्माला गाढवावर बसवून, त्याच्या डोक्यावर तुटक्या सुपाचे छत्र ठेवून, ढोल, मृदंग, बासरी इत्यादी वाद्य वाजवित नगराच्या रस्त्यांवर मिरवित असे. राजकुमाराच्या या वागण्यामुळे अग्निशर्मा खूप दुःखी होई. दररोज त्याला अपमान सहन करावा लागत असे. म्हणून तो अशा आयुष्याला कंटाळला होता. त्यामुळे अग्निशर्मा गुणसेनाचा अधिकाधिक द्वेष करू लागला व कौंडिन्य नावाच्या तापस कुलपतीच्या जवळ जाऊन अग्निशर्म्यांने तापस-दीक्षा घेतली. परंतु दीक्षा घेऊनही अग्निशर्मा सतत गुणसेनाशी असणारे वैरच चिंतित असे. त्यामुळे या दोघांचे वैर नऊ जन्मे सुरु राहिले. म्हणून राजकुमार गुणसेन व अग्निशर्मा यांचे नऊ जन्म या कथेत वर्णिले आहेत.

नायक शुभकर्माच्या फळामुळे शाश्वत सुख प्राप्त करतो व प्रतिनायक किंवा खलनायक हा त्याच्यामधील शत्रुत्वामुळे अनंत संसारात भ्रमण करतो. या कथेत गुणसेनाचे व्यक्तित्व सदृशी व त्या उलट अग्निशर्माचे व्यक्तित्व वाईट भावांच्या अभिव्यक्तीचे आहे. गुणसेनाचे जीवन मोक्षमार्गाकडे जाणारे व अग्निशर्माचे जीवन अधोगतीला जाणारे होते.

५) वसुदेवहिंडी

भारतीय साहित्यातच नव्हे तर विश्वकथासाहित्यातही वसुदेवहिंडीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. वसुदेवहिंडीमध्ये संघदासगणींनी प्राकृत भाषेमध्ये वसुदेवाच्या भ्रमणाचा वृत्तांत लिहिला आहे. हे वासुदेव कृष्णाचे पिता होते म्हणून या कथाकृतीला ‘वसुदेव-चरित’ असेही म्हणतात. ‘वसुदेवहिंडी’ हा ग्रंथ इ.स.च्या ६ व्या शतकात किंवा तत्पूर्वी लिहिला गेला असावा असे मानले जाते. या ग्रंथात मुख्यत्वाने हरिवंशाची महती सांगितली आहे व त्याबरोबर कौरव पांडवांच्या कथा देखील गुंफल्या आहेत.

हा ग्रंथ गद्य-पद्य मिश्रित आहे. ग्रंथाची भाषा प्राचीन महाराष्ट्री प्राकृत आहे. भाषा, साहित्य, इतिहास इत्यादी विविध दृष्टिंनी या ग्रंथाचे महत्त्व आहे. या ग्रंथाचे प्रथम आणि द्वितीय असे दोन खंड आहेत. पहिल्या खंडात २९ लंबक (अध्याय) असून त्यामध्ये अकरा हजार श्लोकप्रमाणात विस्तार आहे. दुसऱ्या खंडात ७१ लंबक आणि सतरा हजार श्लोकप्रमाणात विस्तार आहे. संपूर्ण ग्रंथात १०० लंबक आहेत. प्रथम खंडाचे रचनाकार संघदासगणी व दुसऱ्या खंडाचे रचनाकार धर्मदासगणी आहेत.

वसुदेवहिंडीत कथानकाचे सहा भाग केले आहेत. कथोत्पत्ती प्रकरणानंतर व पीठिका या भागामध्ये ५० पृष्ठांचे धमिळ्हिंडी नावाचे एक स्वतंत्र व महत्त्वपूर्ण प्रकरण आहे. या धमिळ्हिंडी प्रकरणात धमिळ्ह नावाच्या सार्थवाहपुत्राची कथा आलेली आहे. त्याने देश विदेशात भ्रमण करून बरेच विवाह केले. कुरंगपुरामध्ये जितशत्रू राजा आपली पत्नी धारिणी हिच्या बरोबर राहत होता आणि राज्य करीत होता. या नगरात सुरेंद्रदत्त नावाचा अत्यंत श्रीमंत सार्थवाह सुखाने राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुभद्रा होते. गर्भावस्थेत तिला धर्माचरणाविषयी डोहाळे लागले. म्हणून मुलाचे नामकरण धमिळ्ह असे केले. या ‘धमिळ्हिंडी’ नावाच्या या स्वतंत्र कथानकात धमिळ्ह हा नायक प्रथम धार्मिक वृत्तीचा असतो. मित्रांकडून त्याला रसिक बनविण्याचा खटाटोपात तो वसंततिलका नावाच्या गणिकेच्या प्रेमात पडून तिच्याच घरी राहू लागतो. तो निर्धन झाल्यावर गणिकेची माता धमिळाला हाकलण्याचा प्रयत्न करते. धमिळ्ह किती निरुपयोगी आहे, हे विविध उदाहरणांनी पटवते असे हे कथानक आहे.

शीलमती, धनश्री, विमलसेना, ग्रामीण गाडीवान, वसुदत्ताख्यान, रिपुदमन, नरपती, चारुदत्त इत्यादी आख्यानके, या खूपच सुंदर लोककथा आहेत. या कथांमध्ये लोककथांची सर्व लक्षणे व गुण आहेत. शेवटी धमिळाच्या सुनंदभव आणि सरहभव हे आख्यानकांचाही समावेश आहे. वसुदेवहिंडी हे प्राकृतमधील अनेक चरित्र, कथा इ.चा स्रोत आहे. यामध्ये तत्कालीन समाज, संस्कृती, चालीरीती इ. विषयी माहिती मिळते. मनोरंजनाबरोबरच कुतूहल आणि ज्ञानवर्धनाचाही विचार केला आहे. असे असूनही धर्मोपदेशाचीही गुंफण सुंदर पद्धतीने केलेली दिसते.



परिशिष्ट ५

काही नित्योपयोगी व आवश्यक प्राकृत क्रियापदे

अडवितो - रुंधइ/रोडइ/रोहइ	अतिक्रमण करतो - अइक्रमइ	अनुकरण करतो - अणुकरइ, अणुकरेइ
अनुग्रह करतो - अणुग्रहइ	अपमान करतो - अवगणइ	आक्रमण करतो - अक्रमइ
आक्रोश करतो - अक्रोसइ	आचमन करतो (हात धुतो)- आचमइ	आटोक्यात ठेवतो, दमन करतो - दमइ
आठवतो - सुमरेइ	आडवे पडतो/झोपतो - लुढ़इ	आणतो - आणेइ
आदर देतो - आयरेइ	आदेश देतो - आइसइ	आनंदित करतो - तिप्पइ
आनंदित होतो - हरिसइ	(एखाद्या कामाचा) आरंभ करतो-आरंभइ	आश्रय घेतो - अवलंबेइ
आवडतो - रुच्छइ	इच्छा करतो - इच्छइ, वंछइ	उठतो - उट्टइ, उट्टेइ
उडतो - उड्हेइ	उडी मारतो - कुद्दइ	उत्पन्न होतो - उप्पण्णइ
उद्धार करतो - उद्धरइ, उद्धरेइ	उपदेश देतो - उवइसइ	उमलतो - विअसइ
उलटे लोंबकळतो - ओणल्हइ	ऐकतो - सुणइ	ओढतो - करिसइ, कड्हइ
ओलांडतो - लंघइ, उल्लंघइ	करतो - करइ, कुणइ	करू शकतो - सक्कइ
कापतो - कण्पइ, लुअइ, छिंदइ	कीव करतो - अणुकंपइ	कुटतो - कुट्टइ
केशरचना करतो-केसाणं विवरइ	कोमेजतो - पमिलायइ	क्षमा करतो - खमइ
खणतो - खणइ, खणेइ	खाजवतो - कंदूअइ	खातो - खाअइ, भुंजइ, अणुगिलइ
खिजवतो - खिजइ	खेचतो - लुंचइ, कह्हइ	खेळतो - खेलइ, कीलइ, लीलायइ
खोकतो - खासइ	गर्जना करतो - गज्जइ	गातो - गायइ
गाळतो - गालइ	गिळतो - गिलइ	गुंफतो - गुंथइ, गुंफेइ
गोळा करतो - चिणइ	घाबरतो - बज्जइ, बीहइ	घुसळतो - घुसलइ
घेतो - गिणहइ, घेतइ, लेइ	घोषणा करतो - घोसइ	चमकतो - विलसइ
चाखतो - चक्खइ	चाटतो - लिहइ, चट्टइ	चालतो - चलइ
चित्र काढतो - चित्तेइ	चुकतो - पमाइ	चुंबन घेतो - चुंबइ
चोरतो - चोरेइ, मुसइ	छापला जातो - ओमीलइ	जन्म देतो - जणेइ
जन्माला येतो - जायइ	जप करतो - जवइ	जळतो - जलइ, दहइ, डहइ
जागा होतो - जग्गइ	जाणतो - जाणइ	जातो - गच्छइ
जिंकतो - जयइ, जिणइ, जीयइ	जिवंत असतो - जीवइ	जीर्ण होतो - जरइ
झाकतो - पिंधई, ढक्कइ	झिरपतो - झारइ	झोपतो - सयइ, लोट्टइ, सुवइ
टाकतो - उक्खिवइ	टीका करतो - अक्खिवइ	ठेवतो - ठवइ / ठावेइ
तडफडतो - तडफ्फडइ	तयार होतो - सज्जइ	तरून जातो - तरइ
तर्क करतो - तक्कइ	तुटतो - तुट्टइ, भंजइ	तुलना करतो - तोलइ
तोडतो - विद्धइ, तुट्टेइ	त्याग करतो - चयइ, पजहइ	त्रासतो - तवइ

त्रास देतो - पीड़इ	थकून जातो - थक्कइ	थांबतो - ठाइ, चिट्ठइ, थंभइ
थुंकतो - थुक्कइ	दल्हतो - पीसइ	दाखवतो - दरिसइ, दंसेइ
दाबतो - चंपइ	दुःख करतो - जूरइ	दूध काढतो - दुहइ
दूषण देतो - दूसइ	देतो - देइ	धरतो - धारइ, धरइ
धारण करतो - परिहइ, परिहाइ	धावतो - धावइ, पलायइ	धिक्कार करतो - धिक्कारइ
धुतो-धावइ, धोवइ, धुतेइ, सम्ज्जेइ	ध्यान करतो - झाइ	नमस्कार करतो - णमइ, वंदइ, पणमेइ
नाच करतो, नाचतो - णच्चइ	नाश होतो - णस्सइ	निंदा करतो- जुउच्छइ, दुगुच्छइ, णिंदइ
निमंत्रण देतो - णिमंतेइ	निर्माण करतो - णिम्मइ	निवडतो - वरइ
निवेदन करतो - विण्णवइ	निषेध करतो / अडवितो - णिसेहइ	पडतो - पडइ
परत फिरतो - विणिवट्टइ	परत येतो - पडिवच्चइ	पराभूत होतो - पराजयइ
परित्याग करतो - उम्मुच्चइ	पवित्र करतो - पुणइ	पसरतो - पत्थरइ
पल्लून जातो - पलाएइ	पाठवतो - पेसइ	पार करतो - पारइ
पालन करतो - पालइ	पाहतो - पेच्छइ, पासइ	पितो - पिवइ, पिज्जइ
पिंजतो - पिंजइ	पूजा करतो - अच्चइ	पूर्ण होतो - संपञ्ज्जइ
(बी) पेरतो/रोवतो - रुच्यइ	पोषण करतो - पोसइ	पोहोचतो - पहुच्चइ
प्रकट होतो - फुडइ	प्रकट करतो - पागडइ	प्रतिबोध देतो - पडिबोहइ
प्रयत्न करतो - उज्जमइ	प्रवेश करतो - पविसइ	प्रशंसा करतो - पसंसइ
प्रहार करतो - पहरइ	प्रार्थना करतो - पत्थइ	फसवतो - पयारेइ, वंचइ
फाटतो - फट्टइ	फाडतो - फाडइ	फिरतो - अडइ, भमइ, हिंडइ
फुलतो - पुफ्फइ, फुल्लइ	फेकतो - खिवइ, विउसइ	बसतो - अच्छइ, चिट्ठइ
बहरतो, फलतो - फलइ	बाजूला होतो - णीसरइ	बांधतो - बंधइ
बाहर काढतो - विरेअइ	बुडतो - बुड्हइ	बोलतो - कहइ, भणइ, बोल्लइ, जंपइ, रवइ, रटइ, साहइ
बोलावतो - सद्देइ, हुक्कारइ	भांडण करतो - कलहइ	भिजतो - तिम्मइ
भुंकतो - बुक्कइ	मनोरंजन करतो - रंजइ	मागतो - मगइ
मातीचा लेप देतो - खरडइ	मारतो - ताडइ, हणइ, घायइ	मार्गदर्शन करतो - ओगाहइ
मिटतो - णिमइ	मिळवण्याची इच्छा करतो - लंभइ	मूर्च्छित होतो - मुच्छइ
मोजतो - गणइ	मोडतो - मोडइ	मृत्यू पावतो - मरइ
युद्ध करतो - जुझ्जाइ	येतो - आगच्छइ	रडतो - रोवइ, रुवइ
रमतो - रमइ	राहतो - वसइ	रुसतो - कुज्जाइ, रुसइ
लपतो - लुक्कइ	लपवतो - गोवेइ	लाजतो - लज्जइ
लाजवतो - लज्जावइ	लांछन देतो / कलंक लावतो - लंछइ	लिंपतो - लिप्पइ, लिंपइ
लिहितो - लिहइ	लुटतो - लुड्हइ, लुंटइ	लोप करतो - लोवेइ

लोभ करतो/हाव करतो - लुब्धइ	वर्णन करतो - वण्णइ	वर्षाव करतो - वरिसइ
वाचतो - पढ़इ	वाढतो - बढ़इ	वाद घालतो - वायइ, वाएइ
वास धेतो - जिंघइ	वाहून नेतो - वहइ, वाहइ	वाळतो - सूसइ
विकत धेतो - कीणइ	विकतो - विक्कीणइ	विकसित होतो - उल्लसइ
विचार करतो - चिंतइ, विअप्पइ	विचारतो - पुच्छइ	विरोध करतो - बाहइ
विवाह करतो - विवहइ, परिणेइ	विसकटतो - विक्खरइ	विसरतो - पम्हरइ, भुल्लइ
विहार करतो - विहरइ	वेगळा होतो - विरमइ	वेगळे करतो - विओजइ
व्यवहार करतो - ववहरइ	शंका धेतो - आसंकइ	शाप देतो - सवइ
शिकवतो - सिक्खइ	शिंकतो - छिकइ	शिजवतो - पचइ, रंधइ
शिंपडतो - सिंचइ	शिवतो - सिब्बइ	शोधतो - गवेसइ
शोभतो - विलसइ, सोहइ	श्रद्धा ठेवतो - सद्वहइ	समर्थ असतो - सक्कइ
सज्ज होतो - सज्जइ	सटकतो, घसरतो - फेलुसइ	समजतो - जाणइ, बुज्झइ, बोहइ
संपन्न होतो - संपञ्जइ	सरकतो - सरइ	साठा करतो - चिणइ, संचयइ
सुगंधित करतो - सुरहइ	सुटतो - छुट्टइ	सेवा करतो - अणुचरइ, सेवइ, पडिचररइ
सोडतो - मुंचइ, मोत्तइ	स्तुती करतो - थुणइ	स्नान करतो - णहाइ
स्पर्श करतो - फासइ	स्फुरतो - फुरइ	स्मरण करतो - सुमरेइ
स्वच्छ करतो - पमज्जइ	स्वीकारतो - अंगीकरइ	हसतो - हसेइ
हरतो - हरइ	हिंसा करतो - हिंसइ	होतो - हवइ, होइ





महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे.

महाराष्ट्री प्राकृत, इयल्ता बारावी

किंमत:- ₹ १०२.००

